


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण



पावसाळी अधिवेशन - २०२० म्हाडा - कार्य व साध्य



(गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१)

पावसाळी अधिकेशन

२०२०



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

माहिती पुस्तिका-२०२०

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

कार्य व साध्य माहिती पुस्तिका - २०२०

अनुक्रमणिका

अ. क्र.	प्रकरण	पृष्ठ क्र.
१	प्रास्ताविक	१-५
२	प्रशासन	६-७
३	प्राधिकरणातील विविध विभागामार्फत हाताळल्या जाणाऱ्या कार्याचा संक्षिप्त दृष्टीक्षेप	८
४	वित्त व्यवस्थापन	९-१०
५	विधी विभाग	११-१२
६	मिळकत व्यवस्थापन	१३-१४
७	भूसंपादन	१५-१७
८	मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार	१८-२१
९	गृहनिर्माण योजना	२२-२९
१०	मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ	३०-४४
११	जागतिक बँक प्रकल्प	४५-४७
१२	राजीव गांधी झोपडपट्टी सुधार व निवारा प्रकल्प	४८-५१
१३	मुंबई मंडळाच्या योजनांचा तपशिल, मुंबई येथील बीडीडी चाळींचा पुर्नविकास प्रकल्प	५२-५७
१४	बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीच्यावर गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण शिबिराचा प्रकल्प	५८-८१
१५	म्हाडा नियांजन प्राधिकरण	८२-८४
१६	म्हाडा वसाहतींचा पुर्नविकास	८५-८९
१७	म्हाडा सोडत प्रक्रियेमधील पारदर्शकता	९०-९२
१८	राजीव गांधी निवारा योजना	९३
१९	प्रधानमंत्री आवास योजना	९४-९६
२०	जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (आय.एच.एस.डी.पी.)	९७-१०२
२१	राजीव आवास योजना	१०३-१०४
२२	विशेष नियोजन प्राधिकरण, नविन चंद्रपूर	१०५-१११
२३	एम्प्रेस मिलच्या जमिनीवरील प्रस्तावित योजना	११२-११५
२४	बिडी कामगार घरकुल योजना	११६-११७
२५	लोक आवास योजना	११८-१२१
२६	वाल्मीकी आंबेडकर आवास योजना (वॅम्बे)	१२२-१२४
२७	अभिहस्तांतरण - विशेष मोहिम सद्यस्थिती	१२५-१२६
२८	राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम	१२७-१४२
२९	माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष/प्राधिकरण	१४३-१४४
३०	उपमुख्य अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण कक्ष/प्राधिकरण	१४५-१४६

प्रकरण - १

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

प्रास्ताविक-

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अधिनियम १९७६ अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची दिनांक ५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापना केली. ही स्थापना होण्याच्या अगोदर खालील मंडळे अस्तित्वात होती.

१. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ
२. विदर्भ गृहनिर्माण मंडळ
३. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
४. महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळ

सन १९४८ साली मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाची कार्यकक्षा विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्र अशी होती. समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या उत्पन्न गटानुसार गृहनिर्माण योजना या मंडळामार्फत कार्यान्वित केल्या जात होत्या. विदर्भ गृहनिर्माण मंडळाची स्थापना याच उद्देशाने सन १९५१ साली करण्यात आली होती. सन १९६० मध्ये ज्या वेळी महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात आले, त्या वेळी मुंबई गृहनिर्माण मंडळाचे नाव महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ असे करण्यात आले. या महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळामध्ये भूतपूर्व मुंबई गृहनिर्माण मंडळाचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे मुख्य कार्य घरे बांधणे हे होते. या घरबांधणीमध्ये प्रामुख्याने अर्थसहाय्यित औद्योगिक गृहनिर्माण योजना, गलिच्छवस्ती निर्मूलन योजना, आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटाकरिता गृहनिर्माण योजना, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट व या गटाशी संबंधित विकसित भूखंड योजना हाती घेण्यात येत होत्या.

१९७१ मध्ये मुंबई शहर बेटावरील धोकाधायक इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्याकरीता मुंबई इमारत व दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची स्थापना करण्यात आली तसेच झोपडपटीतील रहीवाश्यांना प्राथमिक नागरी पुरविण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळाची स्थापना करण्यात आली.

१९७७ साली महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची कार्यकक्षा अधिक विस्तृत करण्यात आली आणि या कार्यकक्षेमध्ये वर नमुद केलेल्या मंडळाचा समावेश करण्यात आला व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्राधिकरणाची कार्यरचना खालीलप्रमाणे आहे.

१. अध्यक्ष - १ पद अर्धवेळ
२. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी - १ पद [पुर्णवेळ] [पदसिद्ध शासन सचिव]
३. सचिव- गृहनिर्माण विभाग, व नगरविकास विभाग , महाराष्ट्र शासन

४. सदस्य - महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेले सभासद [अशासकीय]

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ अन्वये या प्राधिकरणावर शासनाच्या सचिव पदाच्या अधिका-याची, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अशी नेमणूक करण्यात येते.

प्राधिकरणाच्या दैनंदिन कामामध्ये उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्य अभियंता, सचिव, वित्त नियंत्रक, विधी सल्लागार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा अधिका-यांची मदत होते. प्राधिकरणाची कार्यकक्षा जास्त विस्तृत करण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यात प्रत्येक महसुल विभागात एक मंडळ या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने प्राधिकरणाच्या अखत्यारीत ९ स्वतंत्र मंडळांची स्थापना केली. या मंडळांची नावे व कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे आहे.

१. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - या मंडळांतर्गत मुंबई शहर व उपनगर परिस्केत्रामधील गृहनिर्माण योजनांची कामे हाती घेण्यात येतात.

२. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ - या मंडळांतर्गत मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या उपकरप्राप्त इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती व पुनर्रचनेची कामे हाती घेण्यात येतात.

३. मुंबई झोपडपटटी सुधार मंडळ - या मंडळांतर्गत मुंबई शहर व उपनगरात घोषित झोपडपटटायांमध्ये झोपडपटटी सुधार कार्यक्रम तसेच डोंगराळ भागावर व डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या झोपडीवासियांचे संरक्षण करण्याकरिता संरक्षण भिंती बांधणे अशी कामे हाती घेण्यात येतात.

४. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - या मंडळांतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

५. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - या मंडळांतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

६. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - नाशिक मंडळ दि. २२-७-९२ रोजी शासन निर्णयानुसार अस्तित्वात आले. या मंडळांतर्गत नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

७. औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - या मंडळांतर्गत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, बीड व हिंगोली या जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

८. अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - अमरावती मंडळ दि. २२ /७/ ९२ रोजी शासनाच्या निर्णयानुसार अस्तित्वात आले. या मंडळांतर्गत अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

९. नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ - या मंडळांतर्गत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांतील गृहनिर्माण व क्षेत्रविकासाची कामे हाती घेण्यात येतात.

१०. राजीव गांधी निवारा प्रकल्प

सन १९८४-८५च्या दरम्यान तत्कालिन पंतप्रधान कै.राजीव गांधी यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टी सुधार कार्यक्रमाकरिता रुपये १०० कोटीचे अनुदान, पंतप्रधान निधीतून धारावी झोपडपट्टीतील वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या. सदर प्रकल्प दि. १.४.९८ रोजी बंद करण्यात आला व या प्रकल्पातील योजना मुंबई मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती, व पुनर्रचना मंडळ व शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादीत यामध्ये वर्ग करण्यात आल्या.

११. जागतिक बँक प्रकल्प

मुंबईतील घरांची वाढती मागणी व पुरवठा यातील दरी कमी करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा दरात वेगवेगळ्या उत्पन्न मर्यादेनुसार सोयीसह भूखंड विकसित करणे (एलआयएसपी) व गलिच्छ वस्ती श्रेणीवाढ योजना म्हाडाच्या अखत्यारित जागतिक बँक प्रकल्पातर्फे (१९८४-८५) साली जागतिक

बँकेच्या अर्थसहाय्याने मुंबई महानगर प्रदेशात) राबविण्यात आल्या. सदर प्रकल्प सप्टेंबर १९९४ मध्ये बंद करण्यात आला या प्रकल्पामार्फत राबविल्या जाणा-या योजना पुढे मुंबई व कोकण मंडळामध्ये वर्ग करण्यात आल्या.

प्राधिकरणाच्या अखत्यारित कार्यरत प्रादेशिक मंडळाचे जिल्हानिहाय कार्यक्षेत्र

अक्र	मंडळे	जिल्हे
१.	मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	मुंबई शहर, मुंबई उपनगर
२.	मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ	मुंबई शहर
३.	मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ	मुंबई शहर व मुंबई उपनगरे
४.	कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग
५.	नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	नाशिक, धुळे, जळगाव, नंदूबार, अहमदनगर
६.	पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
७.	औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली
८.	अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम
९.	नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ	वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया


प्रादेशिक मंडळाचे कार्यक्षेत्र दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा पृष्ठ क्र. ४ वर जोडला आहे.



प्राधिकरणाच्या प्रशासनिक संरचनेचा संक्षिप्त दृष्टिक्षेप



प्रादेशिक मंडळाच्या प्रशासनिक संरचनेचा संक्षिप्त दृष्टिक्षेप



प्रकरण -२

प्रशासन

प्राधिकरणाच्या कारभारात सुकरता यावी म्हणून उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दैनंदिन कामामध्ये मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, मुख्य अभियंता, सचिव, वित्त नियंत्रक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विधी सल्लागार, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार आणि विभागीय मंडळाचे मुख्य अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी मदत करीत असतात. सदर वरिष्ठ अधिका-यांच्या हाताखाली आवश्यक तो अधिकारी / कर्मचारी वर्ग शासनाने मंजूर केलेल्या पदांच्या प्रमाणात देण्यात येतो.

प्राधिकरणाच्या कामात नियोजनबद्धता यावी म्हणून प्राधिकरणाच्या कामानुसार विविध विभागात खालीलप्रमाणे विभागाणी करण्यात आलेली आहे.

अ.क्र.	विभागाचे नाव	विभाग प्रमुख
१	दक्षता विभाग	मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी
२	तांत्रिक विभाग	मुख्य अभियंता-१/२
३	प्रशासन विभाग	सचिव
४	वित्त व लेखा विभाग	वित्त नियंत्रक
५	मिळकत व्यवस्थापन	उपमुख्य कार्यकारी अधिकारी
६	विधी विभाग	विधी सल्लागार
७	नियोजन	मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार
८	प्रादेशिक मंडळे	मुख्य अधिकारी

प्राधिकरणाची कार्यरचना :-

प्राधिकरणाची स्थापना म्हाडा अधिनियम १९७६ मधील प्रकरण २ कलम ६(१) अन्वये प्राधिकरण हे १ अध्यक्ष , १ उपाध्यक्ष आणि ७ इतर सदस्य मिळून होईल व ते सर्व राज्य शासनाकडून नियुक्त केले जातील.

प्राधिकरणाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विभागीय मंडळाची कार्यरचना खालीलप्रमाणे आहे.

१. सभापती -१ पद (अर्धवेळ)
२. उपसभापती व मुख्य अधिकारी - १ पद (पूर्ण वेळ)
३. विभागीय आयुक्त , नगरपालिका आयुक्त , उपसंचालक - नगर नियोजन विभाग
४. इतर सदस्य - महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेले सभसद. (अशासकीय)

पूर्ण वेळ उपसभापती हे मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून काम करित असतात. जर शासनाने उपसभापती पदावर अर्धवेळ म्हणून व्यक्तींची नेमणूक केली तर , मुख्य अधिकारी म्हणून शासनाकडून अधिकारी नेमले जातात.

विभागीय मंडळांना कोणताही स्वतंत्र निगम किंवा संस्था असा दर्जा दिलेला नसून प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार व धोअरणात्मक चौकटीत राहून विभागीय मंडळांकडून काम केले जाते.

प्राधिकरणामध्ये मंजूर असलेला तसेच ३१/०५/२०२० रोजी उपलब्ध असलेला अधिकारी/कर्मचारी वर्ग

अ.क्र.	पदांची वर्गवारी	मंजूर पदे	भरलेली पदे	रिक्त पदे
१	गट-अ	३२६	२१४ १ एस.पी.पी.एल / ८ एस. आर.ए /१ पूणे एम.एम. आर.डी.	११२
		१६ जेएनएनयुआरएम	१४	२
		१० इ.प.क./ प्रा	५	५
एकूण		३५२	२४३	१०९
२	गट-ब	२५२	१७३ ३ एस. आर.ए./३ एस.पी.पी.एल	७९
		८ इ.प.क./प्रा	३	५
एकूण		२६०	१७९	८१
३	वर्ग-क	१५०६	९८८ १ एस.पी.पी.एल/ ६ एस. आर.ए	५१५
		२९ इ.प.क./प्रा	८	२१
एकूण		१५३५	१००४	५३१
४	वर्ग-ड	३३५	२०७ २ एस.पी.पी.एल	१२८
		८ इ.प.क./प्रा	१	७
		३४३	२१०	१३३
एकूण		२४०७	१५७८	८२९
		३ अधिसंख्य	५ अधिसंख्य	-२ अधिसंख्य
			१० एस. आर.ए/१४ एस.पी.पी.एल / डी. आर.पी.	
		२४१०	१६०७	८०३
		१६ पी.एम.ए.वाय /प्रा	११	५
		२४९०	१६३६	८५४

प्राधिकरणातील विविध विभागांमार्फत हाताळल्या जाणाऱ्या कार्याचा संक्षिप्त दृष्टिक्षेप

गृहनिर्माण	जून्या उपकर पात्र इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी	झोपडपट्टी सुधार कार्यक्रम	मिळकत व्यवस्थापन
<p>१) सदनिका गाळे / विकसित भूखंड दवाखाने / वाणिज्य संकुल इत्यादी बांधणे, विकसित करणे</p> <p>२) म्हाडाच्या वसाहतीतील बाह्य सुविधांची पातळी- वाढ करणे</p> <p>३) भाडेतत्वावरील गाळ्यांची विशेष दुरुस्ती कामे करणे</p> <p>४) भाडेतत्वावरील गाळ्यांची चालू स्वरूपाची दुरुस्ती कामे करणे</p> <p>५) भूसंपादन करणे</p> <p>६) झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम</p> <p>७) सोयीसह भूखंड विकसित करणे</p> <p>८) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना</p> <p>९) विशेष नियोजन प्राधिकरण</p> <p>१०) धारावी पुनर्विकास प्रकल्प</p> <p>११) बी डी डी चाळ पुनर्विकास प्रकल्प</p>	<p>१). मुंबई शहरातील जून्या उपकरपात्र इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती करणे</p> <p>२) मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या उपकरपात्र इमारतींची पुनर्बांधणी करणे</p> <p>३) संक्रमण गाळ्यांची बांधणी करणे</p> <p>४) पूर्नरचित गाळ्यांची विशेष दुरुस्तीची कामे करणे/ चालू स्वरूपाची दुरुस्ती कामे करणे.</p> <p>५) संक्रमण शिबिरातील गाळ्यांची विशेष दुरुस्ती कामे करणे/ चालू स्वरूपाची दुरुस्ती कामे करणे.</p>	<p>१.) झोपडपट्टी सुधार कार्यक्रम/ राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम</p> <p>२) लोक आवास योजना</p> <p>३) वालिमकी अंबेडकर आवास योजना (वॅन्डे)</p> <p>४) जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुरस्त्थान कार्यक्रम (JN-NURM) + शहरी भागासाठी गृहनिर्माण योजना व मुलभुत सोयी सुविधा पुरविणे (BSUP) II - एकात्मिकृत गृहनिर्माण व झो. विकास कार्यक्रम (IHSDP) राजीव आवास योजना</p>	<p>१) सदनिकांची जनतेस विक्री करणे गाळे / विकसित भूखंड /व्यापारी गाळे/ दवाखाने / वाणिज्य संकुल इ.ची विक्री करणे</p> <p>२) भाडे तत्वावर वाटप केलेल्या गाळ्यांची भाडे वसुली करणे तसेच मासिक भाडेखरेदी हप्ते वसुली करणे</p> <p>३) गाळे तसेच इमारतींच्या अभिहस्तांतरण कामे करणे</p> <p>४) उपकरपात्र पुनरचित इमारतीतील गाळ्यांची व संक्रमण शिबिरातील गाळ्यांची भाडेवसुली करणे तसेच त्यांचे वितरण करणे</p>

वित्त व्यवस्थापन

म्हाडाच्या प्रशासकीय व वित्त नियंत्रणाखाली ९ विभागीय मंडळे कार्यरत आहेत. प्रत्येक मंडळ महसूल, भांडवल, कर्जे व अग्रिमे इत्यादीचा स्वतंत्र वार्षिक लेखा तयार करतात व वित्त नियंत्रक/ प्राधिकरण यांचा देखील स्वतंत्र वार्षिक लेखा तयार करण्यात येतो. सर्व प्रादेशिक मंडळांचे लेखे एकत्रित करून म्हाडाचा वार्षिक लेखा तयार केला जातो. तसेच म्हाडाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक देखील हया धर्तीवर तयार करण्यात येते.

१) प्राधिकरण निधी :-

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ च्या कलम ३४ च्या आधारे खाली दर्शविल्याप्रमाणे प्राधिकरणाचा निधी उभारला जातो.

म्हाडाच्या सर्व प्राप्त रकमांमध्ये :-

- अ) शासनाकडून अनुदाने/ अंशदाने व बक्षिसे इत्यादी,
- ब) गाळे विक्री/ विकसित भूखंड विक्री/ जमीन विक्री/ ठेव/ सेवाशुल्क/ भाडे/ इतर मार्गाने जसे की व्याज इत्यादी,
- क) शासनाकडून व इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज प्राप्ती.

२) लेख्यांचा नमुना :-

प्राधिकरणाचे लेखे वाणिज्य पद्धतीने ठेवण्यात येतात आणि बांधकाम बाबतचे लेखे सार्वजनिक बांधकाम लेखा संहिता या पुस्तकेनुसार ठेवण्यात येतात. प्राधिकरणातील प्रत्येक मंडळ / घटक आपापले प्राप्ती आणि खर्चाचे लेखे (Income & Expenditure A/c.) आणि ताळेबंद (Balance Sheet) स्वतंत्ररित्या तयार करतात व त्यानंतर त्यांचे प्राधिकरण स्तरावर एकत्रिकरण करण्यात येते.

३) लेखापरीक्षण व्यवस्था :-

भारताचे लेखा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या अधिनियम १९७१ च्या कलम ३९(१) (कर्तव्य अधिकार, सेवाशर्ती) अनुसार प्राधिकरणाच्या (सर्व मंडळासह) लेख्यांचे परीक्षण करण्यात येत असते. प्राधिकरणाच्या लेख्यांच्या लेखापरीक्षणाचे काम, भारताचे लेखा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडे गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन हयांच्या दिनांक २४/८/२०१८ च्या अधिसूचनेव्वारे क्रमांक लेखाप. २०१२/१०२९/प्र.क्र.१३१/अर्थ व लेखा नुसार दिनांक १५प्रिल २०१८ रोजी सुरु होणा-या व दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी संपूर्णा-या पाच वर्षांच्या कालावधीच्या लेख्यांची, लोकहितार्थ लेखापरीक्षा करण्याचे काम, त्या कालावधीनंतर या व्यवस्थेचा फेर आढावा घेण्याच्या शर्तीस अधिन राहून सोपविण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प

(रुपये कोटीत)

अ.क्र	लेखाशिर्ष	मंजूर अर्थसंकल्प सन २०१९-२०२०	सुधारित अर्थसंकल्प सन २०१९-२०२०	अर्थसंकल्प सन २०२०-२१
जमा				
१	महसूली	१५२९.८५	१६०४.५०	१४०७.६४
२	भांडवली	५०१०.१६	२८५४.२६	५८२७.३५
३	कर्ज व अग्रिम	४२१.५९	२९६.९९	५२२.६६
४	अनामत	८४०.७१	६६३.२८	८८१.४८
एकुण		७८०२.३१	५४१९.०४	८६३९.९३
५	शासकीय अनुदान	४५७.४४	४३७.२८	३५९.९९
एकुण म्हाडा + शासन		८२५९.७५	५८५६.३२	८९९९.०४
खर्च				
१	महसूली	१०५२.०८	७७२.६१	८५०.९९
२	भांडवली	४६१०.३६	२२५८.९५	५२१०.४७
३	कर्ज व अग्रिम	१५४.८७	४०२.७९	५७.९९
४	अनामत	७२७.६१	१७९०.७८	९३४.३०
एकुण		६५४४.९२	५१६५.९३	७०५२.९५
५	शासकीय अनुदान	९८.००	१३१.२५	९६.७७
एकुण म्हाडा + शासन		६६४२.९२	५२९६.३८	७०६८.९२
शिल्लक (+) / तूट (-)		१६१६.८३	५५९.९४	११३०.९२

विधी विभाग

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि त्यांचे अधिपत्याखाली कार्यरत सर्व विभागीय मंडळे तसेच त्यातील विविध विभाग जसे कि, गृहनिर्माण, दुरुस्ती व पुनर्रचना, मिळकत व्यवस्थापन इत्यादी विभागांच्या कार्यालयीन कामकाजात दैनंदिन उद्भवणारी कायदे विषयक प्रकरणे आणि कायदेशीर अडीअडचणी याबाबत विधी शाखेमार्फत योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाते. या बरोबरच विधी शाखेमार्फत हाताळल्या जाणा-या विषयांबाबत व विधी शाखेच्या रचनेबाबत थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.

विधी सल्लागारांच्या श्री प्रकाश वीर मार्गदर्शनाखाली २ उपविधी सल्लागार १ अतिरीक्त कार्यभार (एक पद रिक्त) व ६ सहाय्यक विधी सल्लागारांच्या आणि २ विधी सहाय्यक यांचे मदतीने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यरत असलेले विविध विभाग, तसेच घटक मंडळांची न्यायालयीन प्रकरणे अभिहस्तांतरण मसुदे व इतर विधी विषयक सल्ला प्रकरणांविषयी मते व्यक्त केली जातत.

सद्विस्थितीत सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई शहर दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालय,ठाणे व मुंबई तसेच ठाणे स्थित असलेले ग्राहक मंच न्यायालये, फौजदारी न्यायालये, लघुवाद न्यायालय सक्षम प्राधिकारी आणि अपिल अधिकारी इत्यादी सर्व न्यायालयात प्राधिकरण आणि/अथवा प्रादेशिक मंडळाचे विरुद्ध/अथवा त्यांचे वतीने दाखल झालेली वा होणारी सर्व प्रकरणांची व्यवस्था विधी विभागातर्फे पाहिली जाते. तसेच अभिहस्तांतरणाची प्रकरणे व त्याबाबतचे सर्व मसुदे बनविण्याचे काम प्रत्यक्षपणे विधी सल्लागार/प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली विधी विभाग करीत आहे.

विभागीय मंडळांपैकी नागपूर व अमरावती (वर नमूद केल्याप्रमाणे) औरंगाबाद, नाशिक आणि पुणे गृहनिर्माण मंडळांची कामे त्या त्या ठिकाणी स्थित असलेल्या सहाय्यक विधी सल्लागार आणि विधी सहाय्यकांच्या मदतीने पाहिले जाते व ज्या प्रकरणांमध्ये विधी सल्लागारांचे मत हवे असेल, अशा प्रकारची गुंतागुंत असलेली सर्व प्रकरणे विधी सल्लागारांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई येथे पाठविली जातात.

प्राधिकरणाचे आणि विभागीय मंडळांचे काम मुख्यत्वे करून स्थावर मिळकती संबंधित असल्याने मुंबई शहर दिवाणी न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे ब-याच प्रकरणांचे खटले प्रलंबित आहेत व प्राधिकरण /विभागीय मंडळांच्या विरुद्ध दाखल केले जात आहेत. प्रामुख्याने म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण ८ ए अंतर्गत असलेली प्रकरणे सर्वोच्च

न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच मा. उच्च न्यायालय येथे दाखल झालेल्या विकास नियंत्रण नियमावली कलम ३३ (५) बाबतातील याचिकाचा निकाल म्हाडाच्या बाजूने लागलेला आहे. पत्रा चाळ चे प्रलंबित प्रकरण, तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत बी.डी.डी. चाळ आणि पॅपकॉर्न प्रॉपर्टीत हे सुध्दा म्हाडाच्या बाजूने निकालीत झाले आहे. कामकाज सुरक्षीतपणे व्हावे म्हणून सूसुत्रता येण्याच्या दृष्टीने १ उपविधी सल्लागार व विधी सहाय्यक यांना प्राधिकरण व विभागीय मंडळे यांच्या कामाचे विभागवार वाटप केलेले आहे. मिळकत व्यवस्थापन, कार्यालयीन कामकाजात दैनंदिन उद्दभवणारे कायदे विषयक प्रश्न लक्षात घेता विधी विभागाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणात विधी विषयक प्रकरणे हाताळली जातात.

प्राधिकरणाच्या विविध विषयाबाबत सर्वोच्च न्यायालय/नवी दिल्ली, उच्च न्यायालये/मुंबई, नागपूर, औरंगाबाद सर्व दिवाणी न्यायालये तसेच मानवी हक्क आयोग व ग्राहक मंच व फौजदारी न्यायालयाकडे प्रकरणे प्रलंबित असून त्यातील १०-१५ महत्वाची प्रकरणे आहेत. त्यावर मा.न्यायालयाकडे अर्ज करून सदर प्रकरणे लवकर निकाली काढण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत.

सर्वसाधारण विचार करता दर महिन्याला अदमासे २५-३० न्यायालयीन प्रकरणे विधी विभागास प्राप्त होतात. शिवाय सुमारे ४५-६० प्रकरणांत विधी विभागाचे मत दिले जाते आणि सर्व महत्वाच्या प्रकरणांचा गोषवारा/आढावा विधी सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या शनिवारी घेतला जातो व त्यांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तसेच महत्वाच्या प्रकरणांतील अभिप्रायांबाबत चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतले जातात.

काही प्रकरणांचा अपवाद वगळता, गेल्या ५ वर्षांच्या कालावधीचा विचार करून असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते की, विधी विभाग/प्राधिकरणातर्फे हाताळली गेलेली बहुतांशी सर्व प्रकरणे प्राधिकरण व घटक मंडळाच्या बाजूने निर्णयातील करून घेतली. कोणतेही मोठे प्रकरण म्हाडाच्या विरुद्ध गेलेले नाही.

तसेच दिवाणी न्यायालयीन प्रकरणां व्यतीरिक्त काही सहकारी न्यायालयीन, मानवी हक्क न्यायाल कामगार न्यायालये लोकायुक्त ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच महसूल न्यायाधिकारी सक्षम प्राधिकारी अपिली अधिकारी येथेही म्हाडा विरुद्ध दावे दाखल आहेत तेथे एक सहाय्यक विधी सल्लागार हे म्हाडाच्या वतीन म्हणणे मांडतात.

सर्वोच्च न्यायलयात म्हाडउच्या वतीने वकीलाची नियुक्ती केलेली आहे तसेच आवश्यक वाटल्यास विधीतज्ञांची ही नियुक्ती केली जाते.

मिळकत व्यवस्थापन

मिळकत व्यवस्थापन शाखेमार्फत , प्राधिकरणाच्या प्रादेशिक मंडळांतर्गत बांधलेल्या गाळे विकसित भूखंडाची विक्री/, हस्तांतरण, नियमितीकरण इ।बाबी मोठया प्रमाणावर हाताळण्यात येतात। या कामात गाळे , भूखंडाची विक्री , भाडेतत्वावर विकलेल्या गाळ्यांची भाडे वसूली, सेवाआकाराची वसूली इ.कामे केली जातात.

मिळकत व्यवस्थापन नियम १९८१ मधील नियम १३ अन्वये ४८ टक्के व विनियम १६ अन्वये शासन स्वेच्छाधिकारात २ टक्के असे एकूण ५० टक्के आरक्षण विविध योजनेंतर्गत बांधलेल्या सदनिकांची जाहीरात देताना दर्शविले जातात . विविध प्रवर्गाचे सविस्तर विवरण पुढील तक्त्यात दर्शविले आहे.

अ.क्र	प्रवर्ग	टक्केवारी
१	अनुसूचित जाती व नवबौद्ध%११-, अनुसूचित जमाती%६-, भटक्या जमाती१.-.५१ व विमुक्त जमाती %.५%	२० %
२	पत्रकार २.५%	२.५%
३	स्वातंत्र्य सैनिक २.५%	२.५%
४	अंध, अपंग तसेच शारिरीक वृष्ट्या दुर्बल व्यक्तींकरिता ३ %	३ %
५	संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील जे कर्मचारी किंवा सीमा भागातील रस्तेबांधणी व विकास मंडळाचे कर्मचारी,१९६२ च्या भारत-पाक किंवा-च्या भारत १९७१ किंवा १९६५ सायनो युधात किंवा त्यानंतरच्या लढाईत जे जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी अथवा युधात जे मारले गेले अथवा जे बेपत्ता आहेत असे घोषित केलेल्या कर्मचायांचे कुटूंबिय-	२ %
६	माजी सैनिक किंवा सीमा भागातील रस्तेबांधणी व विकास मंडळाचे कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती-	५ %
७	महाराष्ट्रातील मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे संसदेचे विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सर्व आजी माजी सदस्य	२ %
८	म्हाडाचे कर्मचारी	२ %
९	राज्य शासकीय कर्मचारी आणि राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली सांविधिक मंडळे, महामंडळे इ।चे कर्मचारी, म्हाडाप्राधि/करण वगळून यांना यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचायांचा समावेश आहे-	५ %

१०	कर्मचारी वसाहतीमध्ये राहणारे आणि जे ३ वर्षात सेवानिवृत्त होणारे आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झाले असतील असे केंद्र सरकारचे कर्मचारी	२ %
११	चित्रपट,दूरदर्शन,नाटक,तमाशा,आकाशवाणी या माध्यमातील कलाकार तसेच फरफाईमिंग आर्टशी संबंधित असलेले कलाकार	२ %
१२	शासनाचे स्वेच्छाधिकार [अंतर्गत १६ विनियम]	२ %
		एकूण ५० %

म्हाडा मिळकत व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या विनियम १९८२ मधील विनियम क्र.१६ मध्ये अंतर्भूत असलेल्या बृहन्मुंबई,ठाणे,उल्हासनगर,पुणे,कोल्हापूर,सांगलीमिरज-, सोलापूर, नाशिक आणि नागपूर या ९ नागरी समुहातील वाणिज्य व सुविधा भूखंड आणि २ टक्क्यापेक्षा जास्त नाही एवढे निवासी भूखंडांचे वाटप मंत्रीमंडळाच्या उपसमितीद्वारे केले जाते व सदर बाबतची मार्गदर्शक तत्वे गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णय दिनांक रोजी जारी केला आहे २००५-११-.

प्रकरण - 7

भूसंपादन

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत घरबांधणी योजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता भासते. म्हणून जमिनी मिळविणे हे म्हाडाचे मुख्य कार्य आहे. हया जमिनी प्रामुख्याने खालील मार्गाने मिळविल्या जातात.

1. भूसंपादन अधिनियम 1894 खाली जमिनी संपादन करणे.
2. म्हाड अधिनियम 1976 च्या प्रकरण 5 मधील [कलम 41 ते 50 नुसार] जमीन संपादन करणे.
3. म्हाड अधिनियम 1976 च्या प्रकरण 5 मधील [कलम 52 नुसार] जमीन खरेदी करणे.
4. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदयानुसार [एमआरटीपी] जमीन संपादन करणे.
5. शासनाकडून शासकीय जमिनीचे हस्तांतरण करून जमीन मिळविणे.
6. शासकीय संस्थांकडून जमीन घेणे.
7. नागरी जमीन कमाल धारणा कायद्यांतर्गत अतिरिक्त म्हणून घोषित झालेल्या जमिनी शासनाकडून घेणे.
8. इतर मार्गाने जमीन घेणे.

मुंबई मंडळाची नोंदवण 2010, आणि इतर मंडळांची जुन 2020 अखेर स्रोतनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.

1. भूसंपादन अधिनियम 1894 खाली जमिनी संपादन करणे.

भूसंपादन अधिनियम 1894 खालील आतापर्यंत 930.250 हे. जमीन ताब्यात मिळाली असून 907.490 हे. जमिनीचा वापर केला आहे आणि 22.760 हेक्टर जमीन शिल्लक आहे. त्यावर नियोजनाचे काम चालू आहे.

2. म्हाड अधिनियम 1976 च्या प्रकरण 5 मधील [कलम 41 ते 50 नुसार] जमीन संपादन करणे.

म्हाड अधिनियम 1976 च्या कलम 41 अंतर्गत आतापर्यंत 529.080 हे. जमीन ताब्यात मिळाली असून 468.710 हे. जमिनीचा वापर केला आहे आणि 60.370 हे. जमीन शिल्लक आहे. तसेच 527.230 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

3. म्हाड अधिनियम 1976 च्या प्रकरण 5 मधील [कलम 52 नुसार] जमीन खरेदी करणे.

म्हाड अधिनियम 1976 च्या कलम 52 अंतर्गत 103.820 हे. जमीन खरेदी केली असून 64.350 हे. जमिनीचा वापर केला असून 39.470 हे. जमीन शिल्लक आहे. त्यावर नियोजनाचे काम चालू आहे. तसेच 31.060 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

4. शासकीय जमीन.

शासनाकडून आतापर्यंत 1574.65 हे. शासकीय जमीन मिळाली असून 1388.040 हे. जमिनीचा वापर केला आहे. 186.73 हे जमीन. शिल्लक असून 803.29 हे. जमीन म्हाडाला देण्याबाबत प्राधिकरण स्तरावर शासनास विनंती करण्यात आलेली आहे.

5. निमशासकीय जमीन.

शासनाकडून आतापर्यंत 211.670 हे. निमशासकीय जमीन मिळाली असून 188.260 हे. जमिनीचा वापर केला आहे. 23.410 हे जमीन. शिल्लक आहे. तसेच 19.250 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

6. ना. ज. क. धा. कायद्यांतून अतिरिक्त म्हणून घोषित झालेल्या जमिनी.

नागरी जमीन कमाल धारणा कायद्यातून अतिरिक्त घोषित झालेल्या जमिनींपैकी अद्यापपर्यंत 491.870 हे. जमीन मिळाली असून 368.402 हे. जमिनीचा वापर केला आहे व 123.468 हे. जमीन शिल्लक आहे आणि 61.720 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

7. एमएँकटनुसार.पी.टी.आर. जमिनीचे संपादन.

एमएँकटनुसार.पी.टी.आर. शासनाकडून अदयापपर्यंत 4.320 हे. जमीन मिळाली असून सर्व जमिनीचा वापर केला आहे आणि 49.520 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

8. इतरत्र स्त्रोतातून [नगरपालिका / एम.सी.डी.आय., इ.].

नगरपालिका तसेच एम.सी.डी.आय. इत्यादी संस्थाकडून अदयापपर्यंत 292.749 हे. जमीन मिळाली असून 277.839 हे. जमिनीचा वापर केला आहे व 14.910 हे. जमीन शिल्लक असून 4.750 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

वरील सर्व मार्गानी प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने नोव्हेंबर 2010 , इतर मंडळांनी जुन 2020 अखेरपर्यंत 4153.499 हे. जमीन ताब्यात घेतली असून 3682.501 हे. जमिनीचा वापर केला आहे. तसेच 470.998 हे. जमीन शिल्लक असून 1505.640 हे. जमीन प्रक्रिया मार्गात आहे.

जमिन संपादनाबाबतची सद्यस्थिती

जमिनिचा तपशिल (हेक्टरमध्ये)

मंडळाचे नाव	प्राप्त अहवाल महिना	ताब्यात मिळालेले क्षेत्र	वापर केलेले क्षेत्र	शिल्लक क्षेत्र	प्रक्रिया मार्गातील क्षेत्र
मुंबई मंडळ	नोव्हेंबर २०१०	१७६५.२५३१	१६४१.३६३	१२३.८९०	४.७५०
कोकण मंडळ	एप्रिल २०२०	४५०.५२०	४१६.५१०	३४.०१०	३४२.३१०
पुणे मंडळ	एप्रिल २०२०	६२२.४५	५९२.७५०	२९.७००	७५.२३
नाशिक मंडळ	एप्रिल २०२०	२६५.३८०	२४२.३१०	२३.०७०	९८.०१०
औरंगाबाद मंडळ	एप्रिल २०२०	२९०.९६०	२४५.३८०	४५.५८०	४८०.५१
अमरावती मंडळ	एप्रिल २०२०	२०५.९४०	१६५.९८०	३९.९६०	३४१.८४०
नागपूर मंडळ	एप्रिल २०२०	५३७.९९५७	३७८.२०८	१५९.७८८	१३०.९३
एकूण		४१५३.५०	३६८२.५०१	४७०.९९८	१५०५.६०

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार विभाग

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभागीय मंडळ यांच्या अखत्यारीतील विविध नियोजनात्मक तसेच म्हाडास्तरावरील नियोजनात्मक प्रस्ताव या कार्यालयामार्फत छाननी केले जातात. सदर प्रकरणी विभागीय मंडळांमार्फत सादर केलेल्या नियोजनात्मक मंजूरीच्या प्रस्तावांमध्ये बहुतांशवेळा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळतात व सदर प्रस्तावांबाबत या कार्यालयाकडून मुख्य अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन, तसेच नियोजनामध्ये आवश्यक असलेले सूचक बदल व त्या अनुषंगाने स्थानिक नियोजन प्राधिकरणामार्फत प्रस्ताव मंजूर करण्याच्या अटीवर नियोजनात्मक मंजूरीचे प्रस्ताव मान्य केले जातात. तसेच विभागीय मंडळांच्या विविध वसाहतीचे अभिन्यास मंजूरीचे प्रस्ताव जसे की, नविन अभिन्यास, सुधारीत विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३.० च. क्षे. निर्देशांका अंतर्गत अस्तित्वातील वसाहतीचे अभिन्यासांची छाननी करणे. त्यामध्ये शक्यतो म्हाडाच्या योजनांकरीता मोकळे भूखंड निर्माण करता येतील का, याची छाननी करून विकासयोग्य भूखंडावर जास्तीत जास्त परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याबाबत या कार्यालयामार्फत प्रयत्न केले जातात.

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयामध्ये मुख्य वास्तुशास्त्रज्ञ हे विभाग प्रमुख दर्जाचे पद असून, सदर कार्यालयांतर्गत १ वास्तुशास्त्रज्ञ, २ सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ व २ कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ इतका अधिकारी / कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. विभागीय मंडळांतर्गत ३.० च.क्षे.नि. नुसार इमारतीचे पुनर्विकासाचे प्रस्ताव, वसाहतीमध्ये संस्थांचे एकत्रित संयुक्त विकास प्रकल्प जसे की आरामनगर (वर्सोवा), पत्राचाळ (सिद्धार्थ नगर), पी. एम. जी. पी. कॉलनी (मुलुंड) व इतर अनुषंगीक संयुक्त विकास प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करून धोरणात्मक निर्णयासाठी प्रथमतः प्राधिकरणास व तदनंतर शासनास मंजूरीकरीता सादर करणे इ. कामाचासुद्धा महत्वाचा भाग आहे. तसेच विभागीय मंडळांचे खाजगी वास्तुशास्त्रज्ञांचे पंचवार्षिक पॅनल तयार करणे व सदर पॅनलवरील खाजगी वास्तुशास्त्रज्ञांच्या निवडीकरता बैठक आयोजित करणे व पॅनलला मंजूरी प्राप्त करणे, मंडळाच्या गृहनिर्माण योजनांकरीता पॅनलवरील वास्तुशास्त्रज्ञांचा मंडळाच्या नेमणूक व व्यावसायिक शुल्काच्या प्रस्तावास मा. उपाध्यक्ष/प्राधिकरण यांची मंजूरी घेणे, त्यानंतर समंत्रक वास्तुशास्त्रज्ञांचे करारनाम्यातील अटीशर्तीबाबत मंडळांस मार्गदर्शन करणे.

राज्य शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ नुसार वेळोवेळी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये केलेल्या फेरबदलास या

कार्यालयामार्फत अभिप्राय, हरकती व सूचना दिल्या जातात व याबाबत मा. उपाध्यक्ष/प्रा. यांचेकडून मंजूरी घेवून शासनास विचारार्थ प्रस्ताव सादर केले जातात. तसेच विविध विभागीय मंडळांचे व महत्वाकांक्षी म्हाडाच्या प्रकल्पांकरीता आवश्यकतेनुसार प्रारूप विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले जातात. जेणे करून भविष्यात म्हाडास जास्तीत जास्त परवडणाऱ्या घरांची निर्मिती करता येणे शक्य होईल. या बाबत सुद्धा प्रयत्न केले जातात. मा. उपाध्यक्ष/प्रा. यांनी गठीत केलेल्या कलम ५२ अंतर्गत समितीमधील सदस्य म्हणून बाजारभावाने खाजगी जमिन विकत घेण्याकरीता नियमानुसार जमिनीची मोका पहाणी करून, तदनंतर मुख्य अधिकारी यांनी सादर केलेल्या योजना व प्रस्तावांना मंजूरी देणे इ. बाबींचा सुद्धा समावेश आहे.

शासनाने नवीन जुळे चंद्रपूर या शहराकरीता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार विकास आराखड्यातील प्रस्तावांवर कार्यवाही करून लेआऊटमध्ये बदल, आरक्षणामध्ये बदल, झोन बदल इ. प्रस्ताव कार्यरत करणे. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, छाननी शुल्क यामध्ये वाढ करण्याबाबत मुख्य अधिकारी यांना सहकार्य करणे इ. कामे तपासली जातात.

तसेच शासनाने नेमून दिलेले पुनर्विकास प्रकल्प जसे की, धारावी सेक्टर-५ झोपडपड्वी पुनर्विकास प्रकल्प, वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव, शिवडी येथील बी.डी.डी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राबविण्याकरीता विविध धोरणात्मक व नियोजनात्मक बाबींवर मार्गदर्शन करणे.

मुंबई महानगर प्रदेशांतर्गत शासनाने विकास नियंत्रण नियमावलीद्वारे विशेष टाऊनशिप निर्माण करण्याबाबत तरतूद केलेली आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतर्गत या क्षेत्रांतर्गत कमीत कमी १०० एकर जमीन आवश्यक आहे व जस जसे जमिनीचे क्षेत्रफळ वाढत जाईल तसे तसे त्यावरील वाढीव एफ. एस. आय. अनुज्ञेय केलेले आहे. त्यामुळे भविष्यात म्हाडाला अशा जमिनी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब नियोजन विभागामध्ये सदर जमिनीवरती विशेष टाऊनशिपचे नियोजन करण्याबाबतचे काम जसे की, अस्तित्वातील जमिन वापर नकाशा तयार करणे, प्रस्तावित जमिन वापर नकाशा तयार करणे, प्रस्तावित टाऊनशिपकरीता आवश्यक असणाऱ्या सुविधा, आरक्षणे तसेच त्याला लागणाऱ्या आवश्यक त्या बाह्य सुविधा यामध्ये पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, मल:निस्सारण सेवा इ.बाबतचा प्रस्ताव तयार करून इंटीग्रेटेड टाऊनशिप तयार करण्याचे काम महत्वाचे असेल.

शासनाने राज्यात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने १ दशलक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगर पालिका क्षेत्रांमध्ये ४००० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या खाजगी जमिनीवरील प्रकल्पात म्हाडाला २०% राखीव क्षेत्र अत्यल्प उत्पन्न गट/ लघु उत्पन्न गट गाळे अथवा ३० ते ५० चौ.मी. भूखंड निहाय योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. शासनाने दि.०८/११/२०१३ रोजी सदर सर्वसमावेशक गृह योजनेची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली आहे. तसेच दि. ०३/०९/२०१५, २७/०२/२०१८ मध्ये अतिरिक्त सुधारणा सुचिविण्यात आल्या आहेत. तदनुसार विभागीय मंडळांना मार्गदर्शन करणे. सदर योजनेअंतर्गत म्हाडाला ठाणे, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महानगरपालिका क्षेत्रांमधून सन २०१६-२०१८ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार ६७१२ घरांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाने "सर्वांसाठी घरकुल योजना" घोषित केली आहे. सदर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा मार्फत महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. सदर गृहनिर्माण योजनांच्या प्रस्तावांची नियोजनात्मक दृष्टीने छाननी या विभागामार्फत करण्यात येते. तसेच विविध सुधारणांबाबत मंडळांना मार्गदर्शन करण्यात येते.

उक्त नियोजनानुसार म्हाडाला जास्तीत जास्त जमिनीवर व अनेक शहरांमध्ये असे प्रस्ताव राबवून गृहनिर्माण योजना सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे शक्य आहे. त्या अन्वये जास्तीत जास्त घरांची निर्मिती , त्याच बरोबर व्यापारी जमिनीवरील योजनांमधील अधिकचा महसूल प्राप्त होऊन म्हाडा आर्थिकदृष्ट्या स्वयंभू होण्यास मदत होईल. याबाबत या कार्यालयामार्फत प्रयत्न करणे शक्य होईल. तसेच भविष्यात म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक म.प्रा.व न.अ. १९६६ मधील कलम (४०) १ (अ) नुसार शक्य होणार आहे. म्हाडाच्या जमिनीवरील सर्व प्रस्ताव व त्यावरील विकास आराखड्यानुसार राबवायच्या योजना या स्वतःच मंजूर करू शकतील व त्या अनुषंगाने म्हाडाच्या प्रस्तावांची गती व अंमलबजावणी शीघ्र होणार असून, याद्वारे अधिका अधिक परवडणाऱ्या घरांची निर्मिती भविष्यात करणे सहज शक्य होईल.

नगरविकास विभागाच्या दि. २३ मे, २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार बृहन्मुंबई क्षेत्रातील म्हाडाच्या अभिन्यासातील क्षेत्रासाठी व प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या कार्यालयात उपलब्ध अभिलेखानुसार म्हाडा वसाहतीच्या एकूण अभिन्यासापैकी सुमारे ३० अभिन्यासांना अभिन्यास मंजूरी कक्ष/प्राधिकरण व मनपामार्फत अनुज्ञेय ₹.०० च.क्षे.नि. नुसार मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच सुमारे १० अभिन्यासांना मंजूरी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. म्हाडा वसाहतीचे अभिन्यास तयार करून त्यास मंजूरी प्राप्त करून घेण्याकरीता सुमारे ६० समंत्रक वास्तुशास्त्रज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

गृहनिर्माण योजना

प्राधिकरण अधिनियम १९७६ चे कलम २८ अ अन्वये प्राधिकरणाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले असून क्षेत्रविकासाची योजना प्राधिकरणाने हाती घ्यावयाची आहे. यामध्ये विकसित होणारी केंद्रे, व्यापारविषयक, गृहनिर्माणविषयक, उद्योगविषयक क्षमता, याचा पूर्वअंदाज घेऊन आवश्यक सामाजिक सुविधा जसे की, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, मलनिःस्सारण इत्यादी बाबत योजना हाती घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे या योजनांतर्गत प्राधिकरणाने सोलापूर, चंद्रपूर या ठिकाणी "विशेष नियोजन प्रकल्प" म्हणून नवीन वसाहती वसविण्याकरिता हाती घेतलेल्या आहेत. सदर योजना प्रत्यक्षात राबविण्याकरिता वेगवेगळ्या वित्तीय संस्थामार्फत कर्ज घेण्यात येत असून त्या व्यतिरिक्त अग्रीम अंशदान, प्राधिकरणाचा स्वतःचा निधी शासन अनुदान या मधून देखील गृहनिर्माण योजना प्रत्यक्षात राबविण्यात येतात. गृहनिर्माणांतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजना खालीलप्रमाणे आहेत.

१. नागरी गृहनिर्माण
२. नागरी सुविधा (भूसंपादन व विकास, वाणिज्य इ.)
३. शासकीय अनुदाना अंतर्गत मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतीची दुरुस्ती व पुनर्रचना करणे.
४. केंद्रशासनाच्या अनुदानातुन वाल्मीकी आंबेडकर योजना तसेच गलीच्छ वस्ती सुधार कार्यक्रम राबविणे. (योजना बंद)
५. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान कार्यक्रम
६. संक्रमण शिविरांचा प्राधिरणांमार्फत पुनर्विकास करणे.
७. संनियंत्रकाचे कार्य.
८. भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांची विशेष दुरुस्ती.
९. भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांची चालू स्वरूपाची दुरुस्ती.
१०. प्राधिकरणाच्या अधिनियमानुसार गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी जमीन संपादन करणे.
११. म्हाडाच्या वसाहतीच्या बाह्य सुविधांची पातळीवाढ करणे.

वरील सर्व कामे ही प्राधिकरणाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या प्रादेशिक मंडळामार्फत राबविण्यात येतात.

म्हाडा अंतर्गत कार्यरत असलेले प्रादेशिक मंडळामार्फत सुरुवातीपासून मार्च २०२० पर्यंत बांधलेल्या एकूण सदनिकांची माहिती, २०१९-२०२० मधील साध्य, तसेच आर्थिक वर्ष

२०२०-२०२१ साठी मंडळनिहाय सदनिकांचे उद्दिष्ट, व ३१.०३.२०१९ चे वर्षनिहाय साध्य सोबत जोडले आहे.

प्राधिकरणाच्या वसाहतीतील सुविधांची पातळीवाढ करणे.

महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळा अंतर्गत १९५६ ते १९६९ हया कालावधीमध्ये राज्यात ज्या गृहनिर्माण वसाहती उभारण्यात आल्या, त्या वसाहतीतील गाळ्यांच्या किंमतीवर मर्यादा घातल्याने या वसाहतीतील बाह्य सुविधांचा जसे की, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, गटारे इ. चा दर्जा असमाधानकारक होता. तसेच निधीच्या कमतरतेमुळे सदर सुविधाची देखभाल करणेही प्राधिकरणास शक्य होत नव्हते. याकरिता या सुविधा स्थानिक नगरपालिकांना हस्तांतरीत करणे जरुरीचे होते. तथापि स्थानिक नगरपालिकांनी सदर सुविधांचा दर्जा उंचावल्याखेरीज त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाने दि. ३०.३.१९८८ च्या शासन निर्णयानुसार सदर सुविधांचा दर्जा उंचावणे व सुविधांची पातळीवाढ करण्याकरीता दिशा निर्देश दिले आहेत

तसेच राज्य शासन सदर सुविधांच्या पातळीवाढीकरीता अनुदान उपलब्ध करून देते. या योजने अंतर्गत प्राधिकरणाच्या मुंबई, नागपूर व पुणे शहरातील १९५६ व १९६९ या काळात बांधलेल्या केंद्र शासन अनुदानित योजनांचा समावेश आहे. या सुविधांची पातळीवाढ केल्यानंतर या योजना स्थानिक नगरपालिकांना हस्तांतरीत करावयाच्या आहेत. अथवा स्थानिक नगरपालिकांनी सदर वसाहतीमध्ये सुविधा ताब्यात घेऊन त्याची पातळीवाढ करावयाची आहे

तथापि दि. ३०.३.१९८८ च्या शासन निर्णयात अनेक त्रुटी असून त्यात व्यापक बदल सुधारणा करणे आवश्यक आहे. सुधारीत नोर्मस् (मानका) च्या प्रस्ताव मा. उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांचे पत्र क्र. मुअ २/काअ३/२९८४ दि. २४.१२.९७ अन्वये शासनास पाठविण्यांत आला होता. त्या अनुषंगाने सुधारीत शासन निर्णय जारी करण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करण्यांत येत आहे. जो पर्यंत सुधारीत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत सुविधा पातळी वाढीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन सदर सुविधा स्थनिक म.न.पा./न पा हस्तांतरीत करणे शक्य होणार नाही.

मुंबई मंडळातर्फे निश्चित केलेल्या खालील उत्पन्न गटाकरीता योजना राबविण्यात येतात. त्याचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे येत आहे.

संवर्ग	उत्पन्न मर्यादा
१	२
अत्यल्प उत्पन्न गट	रु. २५,००० दर माह पर्यंत
अल्प उत्पन्न गट	रु. २५,००१ ते रु. ५०,०००/- पर्यंत
मध्यम उत्पन्न गट	रु. ५०,००१ ते रु. ७५,०००/- पर्यंत
उच्च उत्पन्न गट	रु. ७५,००१/- पेक्षा जास्त.
संवर्ग	उत्पन्न मर्यादा

तक्ता क्र. १

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

सुरुवातीपासून ते मार्च २०२० पर्यंतची म्हाडाच्या सदनिकांच्या बांधकामाची मंडळनिहाय एकूण प्रगती दर्शविणारा तक्ता

अ. क्र	मंडळ	औद्योगिक सहाय्यत गृहनिर्माण योजना (एसआयएच एस)		झोपडपट्टी निर्मूलन योजना (एससीएस)		आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक योजना		अल्प उत्पन्न गट योजना		मध्यम उत्पन्न गट योजना		उच्च उत्पन्न गट योजना		एकूण			
		गाले	भूखंड	गाले	भूखंड	गाले	भूखंड	गाले	भूखंड	गाले	भूखंड	गाले	भूखंड	इतर + (१५ % + २०% सर्वसमावेशक योजना)	एकूण युनिट		
१	मुंबई	२९६००	०	१७३६२	१८२२	२९७९५	२४७६७	६४७३३	२३७५६	१५५२६	३८५०	१४२७३	३२३४	१७०९९४	५७४२९	२१७४१	२५०९६४
२	पुणे	१३७४	०	२६२८	०	४२७६	२१००	१७१५४	७४५९	७०७५	१४४१	२९५८	२२२	३५४६९	११२५२	५६१२	५२३३३
३	नाशिक	०	०	०	०	२१२१	६६	१९३२	१३९४	१५०४	४६२	३२४	९५	५८८१	२०१७	१७७	८०७५
४	अमरावती	०	०	०	०	२८७५	७७८	१३००	४३९	२४८	४१६	१५५	१९८	४७७८	१८३१	१७	६४२६
५	कोकण	३४७२	०	०	०	३९२०	१७९६	१४६१०	७५८१	४६२५	२५२९	६७४	११०१	२७३०१	१३००७	१३८६४	५४१७२
६	ओरंगा-बाद	८०२	०	४९७	०	६७१३	६६६	७६७६	१७८१	२००१	६५०	६७७	१४१	१८३६६	३२३८	१६८	२१७७२
७	नागपूर	३९३४	०	०	०	६४२५	५८२२	९९६१	८०९३	४४५५	१३८४	१६९०	१५६५	२६४६५	१६८६४	६५८९	४९९१८
८	रागांप्र.	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१२३४२	१२३४२
९	मुंशु वपुम	०	०	०	०	३८६	०	३६२१४	०	०	०	०	०	३६६००	०	०	३६६००
एकूण		३९१८२	०	२०४८७	१८२२	५६५११	३५९९५	१५३५८०	५०५०३	३५४३४	१०७६२	२०४६०	६५७६	३२७५६४	१०५६३८	६०५१०	४९१८०२

तत्त्वा क्र. २
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

सुरुवातीपासून ते मार्च -२०२० अखेर बांधलेल्या सदनिकांचा मंडळनिहाय तपशील

अ. क्र.	मंडळ	औद्योगिक सहाय्यित गृ.नि. योजना (गाळे+भूखंड)	झो.प. निर्मुलन गृ.नि.योजना (गाळे+भूखंड)	आ.दृ.दुर्बल घटक गृ.नि.योजना (गाळे+भूखंड)	अल्प उ.गट गृ.नि.योजना (गाळे +भूखंड)	मध्यम उ.गट गृ.नि.योजना (गाळे+भूखंड)	उच्च उ.गट गृ.नि.योजना (गाळे+भूखंड)	इतर	एकूण सदनिका
१	मुंबई	२९६००	१९१८४	५४५६२	८८४८९	१९३७६	१७५०७	२१७४१	२५०१६४
२	पुणे.	१३७४	२६२८	६३७६	२४६१३	८५१६	३१८०	५६१२	५२३३३
३	नाशिक	०	०	२१८७	३३२६	१९६६	४१९	१७७	८०७५
४	अमरावती	०	०	३६५३	१७३९	६६४	३५३	१७	६४२६
५	कोकण	३४७२	०	५७१६	२२१९१	७१५४	१७७५	१३८६४	५४१७२
६	औरंगाबाद	८०२	४९७	७३७९	९४५७	२६५१	८१८	१६८	२१७७२
७	नागपूर	३९३४	०	१२२४७	१८०५४	५८३९	३२५५	६५८९	४९९१८
८	रागान्निप्र	०	०	०	०	०	०	१२३४२	१२३४२
९	मुंढुवपुम.	०	०	३८६	३६२१४	०	०	०	३६६००
एकूण म्हाडा		३९१८२	२२३०९	९२५०६	२०४०८३	४६१९६	२७०१६	६०५१०	४९१८०२

* इतर दुकाने, बँक, समाजमंदीरे, पोलिसचौकी, विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत गाळे, आरोग्यकेंद्रे इ.

तक्ता क्र. ३
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
वर्षनिहाय व उत्पन्न गट निहाय बांधलेल्या सदनिकांचा तपशील

अ. क्र.	वर्ष	एस आय एच एस	एस सी एस	आर्थिक दृ. दुर्बल गट	अल्प उ.गट	मध्यम उ.गट	उच्च उ. गट	इतर	एकूण सदनिका
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
	१९४८ ते १९७७ एकूण (अ)	३८८४७	२२६९२	२४१५०	५०३७६	६२१९	१७३१	४६०५५	११००७०
१.	१९७७-१९७८	६४०	-	७०	२०४	१६	-	-	९३०
२.	१९७८-१९७९	-	१२०	७९२	९३३	९६४	-	२७८	३०८७
३.	१९७९-१९८०	-	-	१०१६	९६	२४०	-	२१०	१५६२
४.	१९८०-१९८१	-	-	४०४०	५४२०	७०४	५०२	४७३	१११३९
५.	१९८१-१९८२	-	-	२९२३	४१०७	१५५४	३०२	२६३	११४९
६.	१९८२-१९८३	-	-	४२०१	२८६७	२८१८	५३९	-	१०४२५
७.	१९८३-१९८४	-	-	२९५९	२९०२	१९४६	३४६	-	८१५३
८.	१९८४-१९८५	-	-	४४९०	२५२६	९९५	५७५	-	८५८६
९.	१९८५-१९८६	-	-	२१०५	७६१	६०८	७९६	-	४२७०
१०.	१९८६-१९८७	-	-	२१८३	२८१३	१८३०	९४५	-	७७७१
११.	१९८७-१९८८	-	-	१२०१	८०८३	१०७८	८३२	४०	११२३४
१२.	१९८८-१९८९	-	-	३७१५	९५९५	२५४८	३४३२	१	१९२९१
१३.	१९८९-१९९०	-	-	३४१२	५१५९	१२३०	७८४	१२४	१०७०९
१४.	१९९०-१९९१	-	-	११७९	२५६३	७०८	२४४	६	४७००
१५.	१९९१-१९९२	-	-	११५	३६७०	१००६	२९०	२२०१	७३६२
१६.	१९९२-१९९३	-	-	२००	८६६६	९६४	११६६	३४८५	१४४८१
१७.	१९९३-१९९४	-	-	३२०१	९०३१	३०१०	११८८	१३५	१६५६५
१८.	१९९४-१९९५	-	-	११९	७६१६	१०३३	४१७	२०१	९३८६

अ. क्र.	वर्ष	एस आय एच एस	एस सी एस	आर्थिक दृ. दुर्बल गट	अल्प उ.गट	मध्यम उ.गट	उच्च उ. गट	इतर	एकूण सदनिका
१९.	१९९५-१९९६	-	-	-	१९४९	३८८	७५६	२२२	३३१५
२०.	१९९६-१९९७	-	-	-	१६६९	३५२	१४१३	१०६	३५४०
२१.	१९९७-१९९८	-	-	-	१७८४	१६७	१३२७	१४४	३४२२
२२.	१९९८-१९९९	-	-	-	२५४८	२६९	३९८	२४७	३४६२
२३.	१९९९-२०००	-	-	१५९५	९८९०	५२३	१६५	५०	१२२२३
२४.	२०००-२००१	-	-	१०४४	२४६२	२७९	२९०	७९	४१५४
२५.	२००१-२००२	-	-	१०१३	३५४९	४१८	२२३	५७	५२६०
२६.	२००२-२००३	-	-	९३	१७९६	१२३५	५१६	६९८	४३३८
२७.	२००३-२००४	-	-	१५८०	५५६९	१०२५	६६५	५६२	९३९९
२८.	२००४-२००५	-	-	९९७	२८६०	८८३	१२५४	८१६	६८१०
२९.	२००५-२००६	-	-	२८८	३३२५	६०१	६३४	३०	४८७८
३०.	२००६-२००७	-	-	९०	२६७८	१२८	१११३	१५	४०२४
३१.	२००७-२००८	-	-	१६१८	२७२३	८८६	९४३	२९	६९९९
३२.	२००८-२००९	-	-	१५७८	१३०९	९३२	३४२	२७	४१८८
३३.	२००९-२०१०	-	-	३१८४	८५४६	११८५	८६०	२८	१३८०३
३४.	२०१०-२०११	-	-	३२०४	४७२२	९३०	३४६	१०५	९३०७
३५.	२०११-२०१२	-	-	८३३	३३२९	७५०	४६४	१२२	५२९८
३६.	२०१२-२०१३	-	-	३४१	१०३०	३९७	२००	२१८	२१८६
३७.	२०१३-२०१४	-	-	१३०७	२२८९	७९१	४८४	६५९	५५३०
३८.	२०१४-२०१५	-	-	९९५	११३६	१२९०	११६	९२६	४४६३
३९.	२०१५-२०१६	-	-	१३३८	५३३५	३१००	११९	४९४	१०२८६
४०.	२०१६-२०१७	-	-	४११७	११२८	११९४	१३०	८६	६७१५
४१.	२०१७-२०१८	-	-	१०११	३७६२	२९७	११६	२१५७	७४२३
४२.	२०१८-२०१९	-	-	११३१	१६४०	५५३	२१२	४१७५	८४११
४३.	२०१९-२०२०	-	-	६९३९	११७८	५६७	१७०	१३६०	११०१४

तक्ता क्र.४

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण वर्ष २०१९-२० या कालावधीत झालेले मंडळनिहाय भौतिक साध्य

अ. क्र.	मंडळ	अत्यल्प उ.गट		अल्प उ.गट		मध्यम उ.गट		उच्च उ.गट		एकूण		इतर + (१५ % + २०% सर्वसमावेशक योजना)	एकूण साध्य
		सदनिका	भूखंड	सदनिका	भूखंड	सदनिका	भूखंड	सदनिका	भूखंड	सदनिका	भूखंड		
१	मुंबई	५६०६ [२८३९ + २७६७ (T.T.)]	०	६८४	०	३९८	०	०	०	६६८८	०	३०	६७१८
२	मुऱ्डुवपुमं	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	कोकण	०	०	११७३	०	०	०	०	०	११७३	०	०	११७३
४	पुणे	३२	०	१००	०	७७	०	२८	०	२३७	०	१२४४	१४८१
५	नाशिक	०	०	०	०	०	०	६	०	६	०	४४	५०
६	औ.बाद	३६४	०	०	०	०	०	०	०	३६४	०	०	३६४
७	अमरावती	४५६	०	०	०	०	०	०	०	४५६	०	०	४५६
८	नागपूर	४८१	०	२१	०	९२	०	१३६	०	७३०	०	४२	७७२
	एकूण	६९३९	०	११७८	०	५६७	०	१७०	०	९६५४	०	१३६०	११०१४

तक्ता क्र.५

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रस्तावीत बांधकाम कार्यक्रम २०२०-२१

मंडळ	सदनिका / भुखंड / इतर	एकुण
मुंबई	२८२९	२८२९
मुऱ्डुवपुमं	०	०
कोकण	१९०५	१९०५
पुणे	२२८४	२२८४
नाशिक	४१६	४१६
औ.बाद	१४१०	१४१०
अमरावती	७५६	७५६
नागपूर	७३९	७३९
एकुण	१०३३९	१०३३९

प्रकरण - १०

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

सन १९६९ साली महाराष्ट्र शासनाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अधिनियम मंजूर करून त्यानुसार मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या ए ते जी वॉर्डमधील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीची वा पुनर्बाधणीची जबाबदारी स्विकारली. दरम्यान मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अधिनियम-१९६९ दि. ५.१२.१९७७ पासून रद्द करण्यात आला व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास कायदा - १९७६ अस्तित्वात आला. त्यानंतर त्या कायदयाच्या कलम १८ नुसार डिसेंबर १९७७ मध्ये मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे म्हाडाचा घटक म्हणून अस्तित्वात आले व त्यामार्फत सदर कायदयाच्या प्रकरण ८ व ८ अ मधील तरतुदीनुसार इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचनेचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यात आला. पुढे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडे विविध प्रकारची कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांचे ३ मंडळामध्ये विभाजन करण्यात येऊन जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचना करण्याचे काम नोव्हेंबर १९९२ मध्ये नव्याने स्थापन केलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सोपविण्यात आले.

प्रस्तुत कायदयातील कलम ८२ च्या तरतुदीप्रमाणे मुंबई शहर बेटावरील ज्या इमारतीवर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना उपकर लावण्यात आला आहे, अशा सुमारे १९६४२ उपकर प्राप्त इमारती असून त्या खालील ३ प्रकारात मोडतात.

इमारतीची वर्गवारी	बांधकामाचे वर्ष	मूळ उपकरपात्र इमारती	सध्याची इमारतीची संख्या
अ.	१ सप्टेंबर १९४० पूर्वी	१६,५०२	११,९५०
ब.	१.१.१९४० ते ३१.१२.१९५० पर्यंत	१,४८९	९६३
क.	१.१.१९५१ ते ३०.९.१९६९ पर्यंत	१,६५१	१,२९४
एकूण इमारती		१९,६४२	१४,२०७

संरचनात्मक दुरुस्ती

मुंबई बेटावरील ज्या इमारती उपकर पात्र आहेत अशा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याची म्हाड कायदयान्वये सांविधिक जबाबदारी प्राधिकरणावर आहे. सदर जबाबदारी प्राधिकरणाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत पार पाडली जाते. सदर कामाकरिता लागणारा खर्च हा रहिवाशयांकडून उपकराच्या वसुलीतून उपलब्ध होणारा निधी, शासनाकडून कायदयान्वये मिळणारे अंशदान, मुंबई महानगरपालिकेचे अंशदान, म्हाडाचे अंशदान, सदनिकेमध्ये राहणा-या रहिवाशयांकडून दिली जाणारी भाड्याची रकम व सेवा आकाराची रकम तसेच इतर किरकोळ जमेच्या रकमा हयामधून भागविला जातो. या कामाकरीता उपलब्ध होणा-या वार्षिक निधीचे स्त्रोत खालीलप्रमाणे आहेत.

- | | |
|--|-----------------|
| अ.रहिवाशयांकडून वसुली केला जाणारा उपकर | - रु.४०.०० कोटी |
| ब.राज्य शासनाचे अनुदान (वसुली झालेल्या उपकराइतकेच) | - रु.४०.०० कोटी |
| क.मुंबई महानगरपालिकेचे अनुदान | - रु.१०.०० कोटी |
| ड.प्राधिकरणाचे अनुदान | - रु.१०.०० कोटी |
-

एकूण - रु.१००.०० कोटी

उपकराची रहिवाशयांकडून होणारी वसुली ही मुंबई महानगरपालिकेतर्फे केली जाते व सदर निधी राज्य शासनामार्फत प्राधिकरणास प्राप्त होतो. सदर निधीमध्ये रु.१९०.०० कोटी पर्यंत वाढ होण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सन - २०१३ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदरचा निधी रु.१००.०० कोटीवरून रु.२००.०० कोटी करण्याबाबत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु, सदर बाब शासन स्तरावर प्रलंबित आहे.

उपकरप्राप्त इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीची सध्याची कमाल मर्यादा रु. २०००/- प्रति चौ.मी. आहे. सदरची कमाल मर्यादा शासन अध्यादेश दि.०७.१२.२०१३ अन्वये रु.३०००/- प्रति चौ. मी. केलेला आहे. ज्या इमारतीचा दुरुस्तीचा खर्च रु.३०००/- प्रति चौ.मी.पेक्षा जास्तीचा असेल, तर अशा अधिकच्या खर्चास मालक वा रहिवाशयांनी भरण्याची तयारी दर्शविली तरच इमारत दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. अन्यथा सदर इमारती दुरुस्ती पलिकडे असल्याचे घोषित करून त्या इमारती पुनर्बांधणीकरीता घेण्यात येतात. त्याचप्रमाणे इमारतीतील रहिवासीदेखील स्वतःच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामे

मंडळाच्या पूर्वपरवानगीने ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन परतफेडीसह अथवा
विनापरतावासह या तत्वावर करू शकतात.

संरचनात्मक दुरुस्तीच्या खर्चाच्या कमाल मर्यादेमध्ये शासनाने वेळोवेळी, बांधकाम साहित्य, मजूरीचे वाढीव दर व इतर खर्च लक्षात घेऊन सुधारणा केली आहे. सदर खर्चाची कमाल मर्यादा वेळोवेळी खालीलप्रमाणे होती.

अ.क्र	कालावधी	दुरुस्ती खर्चाची मर्यादा.
१.	१९६९ ते ३१.३.७४	रु. ७५.०० प्रति चौ.मी.
२.	१.४.७४ ते ३०.९.८०	रु. १२०.०० प्रति चौ.मी.
३.	१.१०.८० ते १४.८.८३	रु. २००.०० प्रति चौ.मी.
४.	१५.८.८३ ते ३१.१२.८६	रु. ३००.०० प्रति चौ.मी.
५.	१.१.८७ ते १०.५.९२	रु. ५००.०० प्रति चौ.मी.
६.	११.५.९२ ते १४.५.९८	रु. ७५०.०० प्रति चौ.मी.
७.	१५.८.९८ ते २८.३.२००४	रु. १०००.०० प्रति चौ.मी.
८.	२९.३.०४ ते १५.०९.२००८	रु. १२००.०० प्रति चौ.मी.
९.	१६.०९.२००८ ते ०६.१०.२०१३	रु. २०००.०० प्रति चौ.मी.
१०.	७.१०.२०१३ पासून ते आजतागायत	रु. ३०००.०० प्रति चौ.मी.

उपकरपात्र इमारतींची पुनर्बांधणी

उपकरप्राप्त इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या खर्चाची मर्यादा रु. ३०००/- प्रति चौ.मी. पेक्षा जास्त होत असेल तसेच जास्तीच्या खर्चास घरमालक किंवा भाडेकरूंची तयारी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये म्हाडा कायदयाच्या कलम ८८(३)(अ) अन्वये इमारतीस संरचनात्मक दुरुस्तीच्या पलिकडे असल्याचे घोषित करून या इमारतीस पुनर्बांधणीकरीता घेण्यात येते. शक्य झाल्यास त्या परिसरातील आजुबाजूच्या इतर उपकरपात्र इमारतीना कलम ८८(३)(ब) अन्वये एकत्रीत विचारात घेऊन 'संयुक्त पुनर्बांधणी' प्रकल्प हाती घेऊन सर्व इमारतींची पुनर्बांधणी केली जाते. अशावेळी त्या इमारतीतील भाडेकरूंना मंडळाच्या संक्रमण शिवीरात तात्पुरते हलवावे लागते व इमारतीचे पुनर्बांधणीचे काम झाल्यावर पुनः त्या भाडेकरूंना नविन इमारतीमध्ये नियमाप्रमाणे गाळे वितरीत केले जातात. भाडेकरूंना सध्याच्या धोरणानुसार सर्व सोर्योंनी युक्त सदनिका कमीत कमी ३०० चौ.फुट चटईक्षेत्र अथवा जुन्या इमारतीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष व्यापलेले चटईक्षेत्र (कमाल ७५० चौ.फुटापर्यंत) निवासी गाळयांकरीता वितरीत करण्यात येते. अनिवासी गाळयांकरीता रहिवाशयांनी प्रत्यक्षात व्यापलेले चटईक्षेत्र वितरीत करण्यात येते. इमारतीच्या पुनर्बांधणीकरीता ४.०० इतका चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यात येतो. विविध कारणांनी जसे की, भूखंडांचा लहान आकार, विविध आरक्षणे इ.मुळे पुनर्रचित होऊ न शकणा-या इमारतीतील रहिवाशयांना मास्टरलिस्टवर घेण्यात

येते. एखाद्या योजनेत अतिरिक्त गाळे उपलब्ध झाल्यास ते मास्टरलिस्टवरील लोकांना वितरीत करण्यात येतात.

उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास

उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नास चालना देण्याच्या दृष्टीने जुन्या उपकरप्राप्त इमारतीचे जमिन मालक अथवा भाडेकरु/भोगवटादार यांच्या प्रस्तावित गृहनिर्माण संस्थेने इमारतीच्या पुनर्विकासाकरीता पुढाकार घेतल्यास त्यांना प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात येऊन मंडळातर्पे पुनर्विकासाकरीता नाहरकत प्रमाणपत्र मंजूर करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्तावित इमारतीच्या नकाशांना मंजूरी दिली जाते.

सध्याच्या पुनर्विकास योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. निवासी भाडेकरुना सर्व सोर्योंनी युक्त सदनिका किमान ३०० चौ.फुट चटईक्षेत्र अथवा त्यांनी जुन्या इमारतीमध्ये प्रत्यक्ष व्यापलेले चटईक्षेत्र (कमाल ७५० चौ.फुट देणे. अनिवासी भाडेकरुना प्रत्यक्ष व्यापलेले चटईक्षेत्र देणे. परंतु कमाल ७५० चौ.फुट चटईक्षेत्रावरील क्षेत्राकरीता रहिवाशयांनी शासन ठरवेल त्या दरानुसार बांधकाम खर्च विकासकास द्यावयाचे आहे.
२. 'अ', 'ब' व 'क' वर्गातील इमारतीकरीता चटई निर्देशांक हा भूखंडाच्या ३.०० पट किंवा भोगवटादाराच्या पुनर्वसनासाठी लागणारा चटई निर्देशांक अधिक ५० टक्के प्रोत्साहनात्मक या पैकी जो जास्त असेल तो.
३. हया संदर्भात १३.०६.१९९६ नंतर निर्माण झालेली कोणतीही नविन भाडेदारी विचारात घेण्यात येत नाही. अथवा इमारतीमधील अनधिकृत गाळ्यांमध्ये रहाणाऱ्या भाडेकरुंचा विचार करण्यात येत नाही.
५. सर्व वर्गातील उपकरप्राप्त इमारतीना संयुक्त पुनर्विकास योजनेकरीता अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक खालीलप्रमाणे आहे.

क्र.	योजनेचे स्वरूप	अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक
१.	फक्त१(एक) भूखंडाची पुनर्विकास योजना	३.०० किंवा विद्यमान भोगवटादारांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तो अधिक ५० टक्के प्रोत्साहनात्मक यापैकी जो अधिक असेल तो.
२.	२ ते ५ भूखंडाची संयुक्त पुनर्विकास योजना	३.०० किंवा विद्यमान भोगवटादारांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तो अधिक ६० टक्के प्रोत्साहनात्मक यापैकी जो अधिक असेल तो.
३.	६ किंवा त्याहून जास्त भूखंडाची संयुक्त पुनर्विकास योजना	३.०० किंवा विद्यमान भोगवटादारांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तो अधिक ७० टक्के प्रोत्साहनात्मक यापैकी जो अधिक असेल तो.

तसेच अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांकाचा विविध अडचणीमुळे त्याच भूखंडावर वापर करणे अशक्य असेल तर विकासकाला स्थानांतरणीय विकास अधिकाराचा मुंबई उपनगरात अथवा विस्तारीत उपनगरात वापर करता येतो.

हया योजने अंतर्गत ७० टक्के भोगवटादारांची संमती प्राप्त झाली असेल व उर्वरीत भोगवटादारांपैकी काहीजण जर योजनेस विरोध करीत असतील तर अशा भाडेकरूना तडकाफडकी निष्कासित करण्याची तरतुद करण्यात आली आहे. जेणेकरून योजनेच्या अंमलबजावणीस अडथळा आणणे उर्वरीत भाडेकरूना शक्य होणार नाही.

आतापर्यंत मंडळाने २१८९ पुनर्विकास योजनांना ना हरकत प्रमाणपत्र मंजूर केले असून त्याद्वारे सुमारे ३९२८ जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार आहे.

संक्रमण शिबीरे

उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बाधणीचा कार्यक्रम राबविताना मूळ इमारतीमधील भाडेकरूना तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून मंडळाच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करावे लागते. मंडळाची मुंबई शहर व उपनगरात एकूण ५६ ठिकाणी संक्रमण शिबीरे असून त्यात एकूण २११२१ गाळे आहेत. त्याची माहिती सोबत "परिशिष्ट -अ" मध्ये जोडली आहेत.

हया संक्रमण शिबीरातील लोकांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टीने सदर संक्रमण शिबीरात वेळोवेळी विशेष व किरकोळ स्वरुपाच्या दुरुस्तीची कामे करण्यात येतात. तसेच जुन्या व मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबीरांच्या पुनर्विकासाचा भरीव कार्यक्रमही प्रस्तावित असून त्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

मार्च २०२० पर्यंत एकूण पुनर्बाधणी केलेल्या गाळ्यांची संख्या व सन २०१९-२०२० करिता पुनर्बाधणी करिता प्रस्तावित उद्दिष्ट, मार्च २०२० पर्यंत दुरुस्ती करण्यात आलेल्या कामांची संख्या व सन २०१९-२०२० करिता प्रस्तावित दुरुस्ती कामांची संख्या, "परिशिष्ट - ब" व सन मार्च २०१९ पर्यंत इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृत तथा जखमी व्यक्तीची संख्या इत्यादी बाबत माहिती अनुक्रमे "परिशिष्ट -क" "वर दिलेली" आहे.

त्याच प्रमाणे २०२० च्या पावसाळ्यापुर्वी दुरुस्ती मंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार घोषित केलेल्या विभागवार धोकादायक इमारतींची यादी "परिशिष्ट-ड" नुसार आहे.

"परिशिष्ट -अ"

मुंबई इमारत दुरस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीरांची मार्च २०२० अखेर
पर्यंतची सद्यस्थिती

अ.क्र.	विभाग	संक्रमण शिबीराचे नांव	इमारतीची संख्या	एकूण गाळे
१	'अ'	कुलाबा	१५	२९७
२	'बी-२'	स्वान मिल, कुर्ला	१	८४
		स्वदेशी मिल, चुनाभट्टी	१	५४०
३.	'सी-१'	वांद्रे (पश्चिम)	१ ते ५०चाळी	४०५
		माहिम, मच्छिमार नगर	३बहुमजली इमारती	२००
४.	'सी-२'	पंतनगर, घाटकोपर (चाळ क्र.१ ते ५०)	५०	३३६
		पंत नगर, घाटकोपर(इमारत क्र.३३०)	२	१६०
		पंत नगर, घाटकोपर(इमारत क्र.३३१)		
		सुभाष नगर, चेंबूर(चाळ क्र.१ ते ६)		३८
		टागोर नगर, विक्रोळी		५०
५.	'सी-३'	सिध्दार्थ नगर (जुने), गोरेगांव		२०८
		सिध्दार्थ नगर (नविन), गोरेगांव		
६.	'डी-१'	एम.एच.बी. वसाहत गोराई रोड	१६	१२४८
		मालवणी, मालाड (प) (बैठया चाळी)	विखुरलेले	३७६
७	'डी-२'	मागाठाणे बोरीवली	इमारत - ७ चाळ-१५	७५६
		मोरारजी मिल, कांदिवली	१	२३८
८	'डी-३'	भारत नगर, वांद्रे (पुर्व)(७१२ गाळे)	३८	७१२
		निर्मल नगर, खार (पुर्व)(८० गाळे)	०२	८०
९	'ई-१'	अँन्टॉप हिल, वडाळा	इमारती - ६ चाळी - ३१	८६६
		न्यु हिंद मिल, माझगाव	इमारती - ६	१६४६
१०	'ई-२'	कन्नमवार नगर, विक्रोळी (पुर्व)	१४ जुन्या + १६ नविन एकूण ३० इमारती व ०९ बैठया चाळी	१८७८

अ.क्र.	विभाग	संक्रमण शिवीराचे नांव	इमारतींची संख्या	एकूण गाळे
		सिम्पलेक्स मिल, भायखळा		४१
		गव्हाणपाडा, मुलुंड (पुर्व)	१० नविन	४०८
११	'ग/दक्षिण'	बिंबीसार नगर, गोरेगांव (पुर्व)	१७	९४४
		ओशिवरा, जोगेश्वरी	३	२००
		पहाडी गोरेगांव मोरारजी मिल,	१	१६६
		श्रीराम मिल, वरळी	१	७२
		स्टॅडर्ड मिल, प्रभादेवी	१	५५
		पिरामल मिल, लोअर परेल	१	७६
		शिवराज भवन	१	६१
१२	'ग/उत्तर'	धारावी (नवीन)	२६	२०४०
१३	'फ/दक्षिण'	पेरू कंपाऊंड, लालबाग	१	१२६
		कॅनरा इंजिनियरिंग, घाटकोपर(पुर्व) बहुमजली	१	१२८
		ज्ञानेश्वर नगर, शिवडी	२	१६०
		स्वान मिल, शिवडी	१	२३८
		स्टॅडर्ड मिल, शिवडी	१	४८
१४	'फ/उत्तर'	प्रतिक्षा नगर, सायन	८४	५७२०
		सहकार नगर, चेंबूर	१३	५२०
एकूण				२११२१

परिशिष्ट - "ब"

मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त धोकादायक इमारतीची दि.३१ मार्च २०२० पर्यंतची दुरस्ती/पुनर्बाधणीची कामे सन २०१९-२०२० मध्ये प्रस्तावित / साध्य दुरस्ती/पुनर्बाधणी कामांची दर्शविणारा तक्ता

अ. र.	साध्य/बाब	एकूण दुरस्ती कामे	प्रगतीपथा वरील कामे	शेरा
१.	सन २०१९-२०२० मधील साध्य			
	१ दुरस्ती	९४८ कामे	६२६ कामे	९३० कामे पूर्ण झालेली आहेत.
	२ पुनर्बाधणी	--	--	--
२.	सुरुवाती पासून मार्च २०२० पर्यंतचे साध्य			
	१ दुरस्ती	३२११७ कामे	१५५६ कामे	३१.३.२०२० नुसार १५५६ कामे प्रगतीपथावर आहेत.
	२ पुनर्बाधणी	४५४ इमारती	३६३८६ गाळे	यामध्ये मंडळाने व रा. गां.नि. प्र. अंतर्गत बांधलेल्या गाळयांचा समावेश.
३.	सन २०१९-२०२० ची उद्दिष्टे			
	१ दुरस्ती	९०४ कामे	७२८ कामे	मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे इमारतीच्या दुरस्तीसाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे.
	२ पुनर्बाधणी	---	--	नियोजन मंजूरीस्तव प्रगतीपथावर.

परिशिष्ट "क"

रेशिष्टा"मुंबई शहरात उपकरपात्र इमारतींचे कोसळण्याचे लहानमोठे अपघात

वर्ष	कोसळण्याचे लहानमोठे अपघात	मृत व्यक्ती	जखमी व्यक्ती
१९७०-७१	१६९	२५	०८६
१९७१-७२	१२७	५२	१०२
१९७२-७३	११२	०५	०६८
१९७३-७४	१२७	०३	०३३
१९७४-७५	१२३	१८	०२४
१९७५-७६	१०७	३५	०५५
१९७६-७७	०९७	१७	०५७
१९७७-७८	१००	२०	०७०
१९७८-७९	०८९	१८	०४६
१९७९-८०	१२९	४२	०८०
१९८०-८१	११९	५०	०७१
१९८१-८२	१३५	२२	०६०
१९८२-८३	१२७	२८	०७७
१९८३-८४	१४५	२२	०४७
१९८४-८५	१२२	१८	०५०
१९८५-८६	११२	७५	११०
१९८६-८७	०६०	११	०३८
१९८७-८८	०६४	४३	०७५
१९८८-८९	०७८	०५	०१३
१९८९-९०	०७८	०४	०२२
१९९०-९१	१२५	४९	०४४
१९९१-९२	०६४	१५	०४८
१९९२-९३	०३६	१०	०३७
१९९३-९४	०४२	०२	०१७
१९९४-९५	०४६	३२	११५
१९९५-९६	०१३	०२	०१२
१९९६-९७	०३६	२०	०२२
१९९७-९८	०२२	०३	०१४
१९९८-९९	०१८	०१	०१६
१९९९-२०००	०१६	०६	०१८

२०००-२००१	०१६	०६	०२०
२००१-२००२	०१४	०१	००२
२००२-२००३	०१८	०९	०२५
२००३-२००४	००८	०२	०१८
२००४-२००५	०२३	०२	०१८
२००५-२००६	०१५	१८	०३९
२००६-२००७	०१८	०३	००६
२००७-२००८	०१२	०९	०३२
२००८-२००९	०२५	३७	०४३
२००९-२०१०	००८	०१	००३
२०१०-२०११	२५	१३	४०
२०११-२०१२	४२	०२	१७
२०१२-१३	०५	०५	०६
२०१३-१४	५१	००	१४
२०१४-१५	६८	०४	०७
२०१५-१६	५३	००	०९
२०१६-१७	२१९	११	२८
२०१७-१८	१११	३७	१५
२०१८-१९	०११	०१	०५

"परिशिष्ट -डा"

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सन २०२० मध्ये नियमित व पावसाळापुर्व सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात खालील इमारती अतिथोकादायक आढळून आल्या आहेत.

क्र.	विभाग	कार्यालयाचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक	इमारतीचे नांव / वर्णन
१.	अ	कार्यकारी अभियंता-अ विभाग, कफ परेड, कुलाबा संक्रमण शिबोर, मुंबई ५ <u>दुरध्वनी क्र. २२१८७७८५</u> ई-मेल: rreeamhada@gmail.com	◆ इमारत क्र.१४४ एम.जी.रोड, अ-११६३
२.	बी-२	कार्यकारी अभियंता- बी-२ विभाग महानगरपालिका, बी विभाग इमारत, बबुला टँक रोड, क्रॉस लेन, मुंबई ९. <u>दुरध्वनी क्र. २३७७४९१०</u> ई- मेल: executiveengrbward@gmail.com	इमारत क्र.५०-५८, एम.इ.सारंग स्ट्रीट / ओल्ड नागपाडा क्रॉस लेन
३.	सी-१	कार्यकारी अभियंता-सी-१ विभाग इमारत क्र.६६, तळमजला, दादरकर कंपाऊड, पेट्रोलपंप जवळ, ताडेव, मुंबई ३४ <u>दुरध्वनी क्र. २३५१२९०६</u> ई-मेल: rreec1mhada@gmail.com	◆ इमारत क्र.१०१-१११, बारा इमारत रोड
४.			◆ इमारत क्र.७४ निझाम स्ट्रीट
५.			◆ इमारत क्र.१२३, किका स्ट्रीट
६.			इमारत क्र.२४२-२४४, बारा इमाम रोड
७.			इमारत क्र.१६६डी, मुबादेवी रोड
८.	सी-३	कार्यकारी अभियंता- सी-३ विभाग १०-१२, दुसरा मजला, रोपा लेन, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२ <u>दुरध्वनी क्र. २२०५४२३५</u> ई-मेल: rreec3mhada@gmail.com	इमारत क्र.२३७, संत सेना महाराज मार्ग
९.			इमारत क्र.२३९, संत सेना महाराज मार्ग
१०.			इमारत क्र.१४, भंडारी स्ट्रीट
११.			इमारत क्र.१२(२) नानुभाई बेहरमजी रोड
१२.	डी-१	कार्यकारी अभियंता-डी-१ विभाग ८९-९५ रजनी महल बिल्डींग, १ ला मजला, ए.सी.मार्केटसमोर, ताडेव, मुंबई ३४.	◆ इमारत क्र. ३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी.रोड
१३.			◆ इमारत क्र.३९१डी, बदामवाडी,

		दुरध्वनी क्र.२३५३१३६१	व्ही.पी.रोड
१४.		ई-मेल: <u>rreed1mhada@gmail.com</u>	◆ इमारत क्र.४४३, वांदेकर मेन्शन, डी-४३१ डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगांव
१५.	डी-२	कार्यकारी अभियंता-डी-२ विभाग ८९-९५ रजनी महल बिल्डिंग, १ ला मजला, ए.सी.मार्केटसमोर, ताडेव, मुंबई ३४. दुरध्वनी क्र. २३५३३०६०	इमारत क्र.२७३-२८१, फॉकलैंड रोड (डी-२२९९-२३०१)
१६.		ई-मेल: <u>eembrrbd2@gmail.com</u>	इमारत क्र.१, खेतवाडी १२ वी गल्ली (डी-२०४९)
१७.	ग-दक्षिण	कार्यकारी अभियंता-ग/दक्षिण विभाग ५ वा मजला, मुक्तांगण शाळेजवळ, विश्वराज बिल्डिंगच्या मागे, जगन्नाथ भाटनकर मार्ग, प्रभादेवी (एलफिस्टन), मुंबई १३. दुरध्वनी क्र.२४३०१०११	इमारत क्र.१००डी, न्यु स्टार मेन्शन, शाहिर अमर शेख, जेकब सर्कल, ग/दक्षिण ३ ४८(२२)
१८.	ई-२	कार्यकारी अभियंता- ई-२ विभाग इमारत क्र.२४, तळमजला, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई ३३ दुरध्वनी क्र. २४७०५५८२	इमारत क्र.४४, मोरलैंड रोड, "सिराज मंड़िल"
		ई-मेल: <u>rreee2mhada@gmail.com</u>	

टिप: ◆ मागील वर्षी (सन २०१९ च्या पावसाळापुर्व अतिधोकादायक म्हणून घोषित) अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारती.

पंतप्रधान अनुदान प्रकल्प / राजीव गांधी निवारा प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींची पुनर्रचना / पुनर्बांधणी:-

मुंबई शहरासाठी पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत नागरी नूतनीकरण योजनेसाठी सन-१९८७ मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाला रु.१००/- कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी, रु.४१/- कोटी अनुदानातून नागरी नूतनीकरण योजनेद्वारे (Urban Renewal Scheme) मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना / पुनर्बांधणी करण्याचे ठरविले.

या प्रकल्पांतर्गत, जानेवारी १९८९ पासून ते १९९५ पर्यंत एकूण ६६ नव्या इमारती ज्यात ५७०८ (निवासी) + ५०७ (अनिवासी) = ६३०५ गाळयांची पुनर्रचना / पुनर्बांधणी ही जुन्या २६९ (४८८१ (निवासी) + ३६२ (अनिवासी) = ५२४३ गाळयांऐवजी) उपकरप्राप्त इमारतींकरिता करण्यात आलेली आहे.

या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करणा-या भाडेकरू / रहिवाशयांनी त्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था या पंजीकृत केलेल्या नाहीत व त्यांचे अभिहस्तांतरणही करून घेतले नाही. तसेच, त्यांनी या इमारतीची दैनंदिन देखभालही केलेली नाही. परिणामी, या इमारतीची दुरावस्था झालेली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अवश्यक झाले. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र.संकीर्ण-१०१३/प्र.क्र.२६०/दुवपु, दि.१८.११.२०१३ नुसार अशा इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुढील / आगामी ५ वर्षे दुरुस्ती करण्यासाठी रु.२५/- कोटीची म्हाडाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यानुसार, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून आवश्यकतेनुसार तातडीची दुरुस्तीची कामे करण्यात येतात.

सर्व ६६ इमारती या ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत व दैनंदिन देखभाली अभावी त्यांचे आयुर्मान संपुष्ट्यात आलेले आहे. म्हणूनच, म्हाडाने अशा इमारतीची पुनर्रचना / पुनर्बांधणी विकास नियंत्रण नियमावली ३३(७) व ३३(९) नुसार करण्याचे प्रस्तावित केलेले आहे.

शासनाने दि.३१.०५.२०१७ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या आदेशानुसार पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत दि.११.०७.२०१७ रोजीच्या प्राधिकरणाच्या २७२ व्या बैठकीत क्र.६७४७ अन्वये खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

- १) ज्या इमारतीची पुनर्रचना लगतच्या पुनर्रचित / उपकरप्राप्त इमारतीसह अस्तित्वातील विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(९) मधील तरतुदीच्या आधारे करणे शक्य आहे अशा सादर केलेल्या सहा समुह पुनर्विकास योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यास प्राधिकरण स्तरावर मंजूरी देण्यात येत आहे.
- २) प्रस्तावांतर्गत सादर केल्यानुसार पी.एम.जी.पी. व पुनर्रचित इमारतीच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत या योजना राबविण्यासाठी ज्या सुधारणा करणे आवश्यक आहे. त्या सुधारणा प्रस्तावित विकास आराखडा २०३४ मध्ये करण्यास प्राधिकरणाची शिफारस करण्यात येत आहे.
- ३) वि.नि.नि. ३३(९) अंतर्गत प्रस्तावित वरील ०६ योजनांचा प्रस्ताव High Power Committee पुढे सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

प्राधिकरणाच्या वरील आदेशानुसार खालील वीस इमारतींची विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत सहा समुह पुनर्विकास योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

अ.क्र.	इमारतीचे प्रकार	इमारतीचे नाव	शेरा
१.	पं.प्र.अ.प्र.	प्रथम दर्शनी	या ०९ इमारतीसोबत साईसिध्दी बजरंगकृपा, मोगल, तोरणा या पुनर्रचित इमारती, दांडेकर, तांबावाला, १७-१९ उमरखाडी रोड, ५४ छत्री हाऊस या भूसंपादित इमारती व २६ अंबेला हाऊस ही उपकरप्राप्त इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
२.	पं.प्र.अ.प्र.	ओमबाबदेव	
३.	पं.प्र.अ.प्र.	साईकृपा	
४.	पं.प्र.अ.प्र.	अरुणोदय	
५.	पं.प्र.अ.प्र.	अष्टविनायक	
६.	पं.प्र.अ.प्र.	ओमकार	
७.	पं.प्र.अ.प्र.	गंगासागर	
८.	पं.प्र.अ.प्र.	गणेशदर्शन	
९.	पं.प्र.अ.प्र.	शिवदर्शन	
१०.	पं.प्र.अ.प्र.	पंचगंगा	या ०२ इमारतीसोबत इराणी चाळ या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
११.	पं.प्र.अ.प्र.	गोवर्धन	
१२.	पं.प्र.अ.प्र.	पिंपळेश्वर,	या इमारतीसोबत मातृछाया, वाणी चाळ, राजगड, देवगिरी, छत्रपती शाहु सदन या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
१३.	पं.प्र.अ.प्र.	प्रभाकर,	या इमारतीसोबत आधार या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
१४.	पं.प्र.अ.प्र.	ब्रह्म,	या ०४ इमारतींची समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
१५.	पं.प्र.अ.प्र.	विष्णु	
१६.	पं.प्र.अ.प्र.	महेश	
१७.	पं.प्र.अ.प्र.	गोकुळ	
१८.	पं.प्र.अ.प्र.	समता	या ०३ इमारतींची समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
१९.	पं.प्र.अ.प्र.	सागर	
२०.	पं.प्र.अ.प्र.	परशराम	

उर्वरित ४६ इमारतीची पुनर्रचना विकास नियंत्रण नियमाली ३३(१) अंतर्गत शक्य नाही. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्ये पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारती व पुनर्रचित इमारतीचा पुनर्विकास करण्याची तरतूद नाही.

त्यामुळे प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीनुसार विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत खालील सुधारणा करणे आवश्यक आहे.

- १) अस्तित्वातील विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत तरतुदीनुसार ७०% अपरिवर्तनीय संमतीपत्राची अट म्हाडास लागू करण्यात येऊ नये व त्यानुसार विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत स्पष्ट तरतुद करणे आवश्यक.
- २) पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत तसेच अन्य पुनर्रचित इमारतीची पुनर्रचना करण्याबाबतची स्पष्ट तरतुद संबंधित विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत करणे आवश्यक.
- ३) प्रोत्साहनात्मक तसेच अतिरिक्त उपलब्ध होणारे बांधकाम क्षेत्रफळ बाजारभावाने विकण्याची स्पष्ट तरतुद म्हाड अधिनियम १९७६ मध्ये करणे आवश्यक.
- ४) समप्रमाणात पुनर्विकास होण्यासाठी मुंबई शहरात चल निर्देशांक किंवा पुनर्विकास हक्क हस्तांतरण करण्यात परवानगी देणे.
- ५) इमारतीच्या नियोजित उंचीबाबत विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत तरतुद शिथील करणे.

तसेच म्हाड अधिनियम १९७६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करणे आवश्यक आहे.

- १) सक्तीचे मिळकतीचे भूसंपादन करिताना भूसंपादनाकरिता शिघ्र गणकानुसार किंवा बाजारभावानुसार भूसंपादन शुल्क अदा करावे जेणे करून भूसंपादनाच्या कार्यवाहीस न्यायालयामध्ये सहजरित्या आव्हान देता येणार नाही व त्यानुसार कायद्यामध्ये भुसंपादनाच्या कार्यवाहीस न्यायालयीन हस्तक्षेप करता येणार नाही अशी तरतुद करणे.
- २) सक्तीने भुसंपादन हे म्हाड कायदा कलम ४१ मध्ये सुधारणा करून किंवा संयुक्त पुनर्बाधणी योजनेकरिता वेगळे कलम अंतर्भुत करून भुसंपादनाची कार्यवाही जलद गतीने करणे.

याशिवाय राजीव गांधी निवारा प्रकल्पांतर्गत (पी.एम.जी.पी.) बांधलेल्या इमारतीतील सदनिकांचे वितरण करताना भाडेकरू / रहिवाशयांना अतिरीक्त क्षेत्रफळ विकत घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे १०० भाडेकरू / रहिवाशयांनी १० चौ.फूट पासून ते १८५ चौ.फूट पर्यंत अतिरीक्त क्षेत्रफळ विकत घेतले आहे. अशया भाडेकरू/रहिवाशयांना पुनर्विकास प्रकल्पामध्ये किमान ३०० चौ.फूट क्षेत्रावर त्यांनी विकत घेतलेले पुनर्वसन क्षेत्रफळ विनामुल्य वितरीत करावे लागेल. त्यास अनुरुण पुनर्विकासाचे क्षेत्रफळ प्रस्तावात ग्राह्य धरण्यात आलेले आहे. त्यास शासनाची मंजुरी मिळणेस विनंती आहे.

जागतिक बँक प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशात घराची वाढती मागणी आणि उपलब्धता यामधील दरी कमी करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा दरात वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांकरीता सोयीसह भूखंड विकसित करणे (एलआयएसपी) व झोपडपटीतील लोकांकरीता गलिच्छ वस्ती श्रेणीवाढ (एसयुपी) या योजना म्हाडाच्या अखत्यारितील जागतिक बँक प्रकल्प या विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मुंबई महानगर प्रदेशात १९८४-८५ पासून राबविण्यात आल्या.

१. पायाभूत सोयीसह भूखंड विकसित योजना (एलआयएसपी)

या योजने अंतर्गत मूलभूत स्वरूपाच्या नागरी सुविधा जसे की, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, बाह्यरस्ते व पायवाटा, रस्त्याच्या बाजूची गटार व्यवस्था, बाह्य विद्युतीकरण इ.सोरींनी युक्त भूखंड समाजातील विविध उत्पन्न गटातील लोकांना जसे की, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गट यांना वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे इतर सुविधा भूखंड जसे की, दवाखाने, पोस्ट, शाळा, दुकाने ईत्यादि साठी देखील विकसित भूखंडाची योजना राबविण्यात आली.

२. गलिच्छ वस्ती श्रेणीवाढ योजना

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे. झोपडीवासियांच्या सहकारी संस्थांना त्यांच्या जागा ज्या जमिनीवर आहेत, त्या जमिनीचा भाडेपटटा १० वर्षाकरिता देऊन त्याचे दर ३० वर्षांनी नुतनीकरण करणे व खालील पायाभूत सुविधा पुरविणे.

- अ) जागेच्या उपलब्धतेनुसार ४ ते १० कुटुंबियांना १ शौचकुप
- ब) १० कुटुंबियांना १ नळ
- क) रस्ते व पायवाटा
- ड) रस्त्यावरील पाणी वाहून नेणारी गटारे.
- इ) बालवाडीची सोय
- ई) रु ५०० ते २००० पर्यंत दरमहा उत्पन्न असणा-या झोपडपटीवासियांसाठी ५००० ते १४२५० रुपये इतके घर सुधारणा कर्ज.
- फ) वरील कर्जाचा परतफेडीचा कालावधी २० वर्षे व व्याजाचा दर १२ टक्के दरसालाप्रमाणे आहे.

सदर प्रकल्प दिनांक ३० सप्टेंबर ९४ पासून बंद करण्यात आला. तसेच या योजने अंतर्गत राबविल्या जाणा-या योजना मुंबई मंडळ व कोकण मंडळाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

तक्ता - ११

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

जागतिक बैंक प्रकल्प

सोयीसह भूखंड योजना व गलिच्छ वस्ती श्रेणीवाढीचे साध्य केलेले लक्ष्य दर्शविणारा तक्ता.

क्र.	घटक	मुल्यांकन अहवाल लक्ष्य	सुधारीत मुल्यांकन अहवाल लक्ष्य	साध्य लक्ष्य ३१.३.१९ पर्यंत
१.	जमिन हेक्टरमध्ये	४६०	५२५	४२२.३२
२.	पूर्ण झालेले भूखंड	६५,०००	५९,०००	४९,१५१ निवासी <u>१६८ अनिवासी</u> ४९,३१९ एकूण
३.	जाहीरात केलेले भूखंड	६५,०००	५९,०००	-
४.	भूखंडाचा ताबा	६५,०००	५९,०००	३७,७६८
५.	गलिच्छवस्ती श्रेणीवाढ योजना (कुटुंबिय)	८०,०००	२७,५००	१९,९२० (३०.९.९४ पर्यंत)
६.	खर्च कोटी रुपये डीएसएमसह			
	अ. सोयीसह भूखंड योजना	१४०.८०	१४६.६०	१२३.४०
	ब. गलिच्छवस्ती श्रेणीवाढ योजना	४०.१०	१९.८२	५.६३(३०.९.९४ पर्यंत)

जागतिक बँक प्रकल्पा अंतर्गत राबविलेल्या विविध योजनांचा तपशील

अ.क्र.	ठिकाण	क्षेत्रफल हेक्टर	भूखंड		एकूण अनिवासी शाळा,दुकाने इ.
			निवासी	अनिवासी	
१.	चारकोप-१	९३.२४	१०,९६९	२५	१.
२.	चारकोप-२	३३.०७	३,९२३	१५	२.
३.	गोराई-१	४३.६५	५,४८८	१८	३.
४.	चारकोप-३	१०.८८	१,४१६	६	४.
५.	गोराई-२	४३.६३	५,५४८	११	५.
६.	स.क्र.१५७	६.९५	१,१८६	६	६.
७.	वसीवा-१	२९.५८	३,३६४	१५	७.
८..	मुलुंड	१०.१२	१,०७६	१०	८..
९.	गोराई-३	१३.८०	३८८	७	९.
१०.	मालवणी(जुनी)	४४.४३	५,८५४	१८	१०.
११.	चारकोप-४	४३.१९	४,९७४	१५	११.
१२.	आकुर्ली	९.६४	१,१८६	२	१२.
ठाणेनगरपालिकाक्षेत्र					
१३.	पाचपाखाडी	२७.२३	२,२७१	१०	१३.
१४.	माजिवडे-१	१०.०७	१,१२०	६	१४.
१५.	माजिवडे-२	२.८४	३८८	४	१५.
एकूण		४२२.३२	४९,१५ १	१६८	४९३१९

प्रकरण - १२

राजीव गांधी झोपडपट्टी सुधार व निवारा प्रकल्प

पंतप्रधान अनुदान प्रकल्प / राजीव गांधी निवारा प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींची पुनर्रचना / पुनर्बांधणी:-

मुंबई शहरासाठी पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत नागरी नूतनीकरण योजनेसाठी सन-१९८७ मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाला रु.१००/- कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी, रु.४१/- कोटी अनुदानातून नागरी नूतनीकरण योजनेद्वारे (Urban Renewal Scheme) मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना / पुनर्बांधणी करण्याचे ठरविले.

या प्रकल्पांतर्गत, जानेवारी १९८९ पासून ते १९९५ पर्यंत एकूण ६६ नव्या इमारती ज्यात ५७०८ (निवासी) + ५०७ (अनिवासी) = ६३०५ गाळयांची पुनर्रचना / पुनर्बांधणी ही जुन्या २६९ (४८८१ (निवासी) + ३६२ (अनिवासी) = ५२४३ गाळयांऐवजी) उपकरप्राप्त इमारतींकरिता करण्यात आलेली आहे.

या उपकरप्राप्त इमारतींमध्ये वास्तव्य करणा-या भाडेकरू / रहिवाशयांनी त्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था या पंजीकृत केलेल्या नाहीत व त्यांचे अभिहस्तांतरणही करून घेतले नाही. तसेच, त्यांनी या इमारतींची दैनंदिन देखभालही केलेली नाही. परिणामी, या इमारतींची दुरावस्था झालेली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक झाले. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र.संकीर्ण-१०१३/प्र.क्र.२६०/दुवपु, दि.१८.११.२०१३ नुसार अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी पुढील / आगामी ५ वर्षे दुरुस्ती करण्यासाठी रु.२५/- कोटीची म्हाडाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यानुसार, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून आवश्यकतेनुसार तातडीची दुरुस्तीची कामे करण्यात येतात.

सर्व ६६ इमारती या ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत व दैनंदिन देखभाली अभावी त्यांचे आयुर्मान संपुष्टात आलेले आहे. म्हणूनच, म्हाडाने अशा इमारतींची पुनर्रचना / पुनर्बांधणी विकास नियंत्रण नियमावली ३३(७) व ३३(९) नुसार करण्याचे प्रस्तावित केलेले आहे.

शासनाने दि.३१.०५.२०१७ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या आदेशांनुसार पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत दि.११.०७.२०१७ रोजीच्या प्राधिकरणाच्या २७२ व्या बैठकीत क्र.६७४७ अन्वये खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

- १) ज्या इमारतींची पुनर्रचना लगतच्या पुनर्रचित / उपकरप्राप्त इमारतीसह अस्तित्वातील विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(९) मधील तरतुदीच्या आधारे करणे शक्य आहे अशा सादर केलेल्या सहा समुह पुनर्विकास योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यास प्राधिकरण स्तरावर मंजूरी देण्यात येत आहे.
- २) प्रस्तावांतर्गत सादर केल्यानुसार पी.एम.जी.पी. व पुनर्रचित इमारतीच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत या योजना राबविण्यासाठी ज्या सुधारणा करणे आवश्यक आहे. त्या सुधारणा प्रस्तावित विकास आराखडा २०३४ मध्ये करण्यास प्राधिकरणाची शिफारस करण्यात येत आहे.
- ३) वि.नि.नि. ३३(९) अंतर्गत प्रस्तावित वरील ०६ योजनांचा प्रस्ताव High Power Committee पुढे सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

प्राधिकरणाच्या वरील आदेशानुसार खालील वीस इमारतींची विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत सहा समुह पुनर्विकास योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

अ.क्र.	इमारतीचे प्रकार	इमारतीचे नाव	शेरा
२१.	पं.प्र.अ.प्र.	प्रथम दर्शनी	या ०९ इमारतीसोबत साईसिध्दी बजरंगकृपा, मोगल, तोरणा या पुनर्रचित इमारती, दांडेकर, तांबावाला, १७-१९ उमरखाडी रोड, ५४ छत्री हाऊस या भूसंपादित इमारती व २६ अंबेला हाऊस ही उपकरप्राप्त इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
२२.	पं.प्र.अ.प्र.	ओमबाबदेव	
२३.	पं.प्र.अ.प्र.	साईकृपा	
२४.	पं.प्र.अ.प्र.	अरुणोदय	
२५.	पं.प्र.अ.प्र.	अष्टविनायक	
२६.	पं.प्र.अ.प्र.	ओमकार	
२७.	पं.प्र.अ.प्र.	गंगासागर	
२८.	पं.प्र.अ.प्र.	गणेशदर्शन	
२९.	पं.प्र.अ.प्र.	शिवदर्शन	
३०.	पं.प्र.अ.प्र.	पंचगंगा	या ०२ इमारतीसोबत इराणी चाळ या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
३१.	पं.प्र.अ.प्र.	गोवर्धन	
३२.	पं.प्र.अ.प्र.	पिंपळेश्वर,	या इमारतीसोबत मातृछाया, वाणी चाळ, राजगड, देवगिरी, छत्रपती शाह सदन या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
३३.	पं.प्र.अ.प्र.	प्रभाकर,	या इमारतीसोबत आधार या पुनर्रचित इमारतीसह समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.

३४.	पं.प्र.अ.प्र.	ब्रह्म,	या ०४ इमारतींची समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
३५.	पं.प्र.अ.प्र.	विष्णु	
३६.	पं.प्र.अ.प्र.	महेश	
३७.	पं.प्र.अ.प्र.	गोकुळ	
३८.	पं.प्र.अ.प्र.	समता	या ०३ इमारतींची समुह पुनर्विकास योजना प्रस्तावित आहे.
३९.	पं.प्र.अ.प्र.	सागर	
४०.	पं.प्र.अ.प्र.	परशराम	

उर्वरित ४६ इमारतींची पुनरचना विकास नियंत्रण नियमाली ३३(१) अंतर्गत शक्य नाही. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्ये पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारती व पुनरचित इमारतींचा पुनर्विकास करण्याची तरतुद नाही.

त्यामुळे प्राधिकरणाने केलेल्या शिफारशींनुसार विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत खालील सुधारणा करणे आवश्यक आहे.

- ४) अस्तित्वातील विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत तरतुदीनुसार ७०% अपरिवर्तनीय संमतीपत्राची अट म्हाडास लागू करण्यात येऊ नये व त्यानुसार विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत स्पष्ट तरतुद करणे आवश्यक.
- ५) पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत तसेच अन्य पुनरचित इमारतीची पुनरचना करण्याबाबतची स्पष्ट तरतुद संबंधित विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७) व ३३(९) अंतर्गत करणे आवश्यक.
- ६) प्रोत्साहनात्मक तसेच अतिरिक्त उपलब्ध होणारे बांधकाम क्षेत्रफळ बाजारभावाने विकण्याची स्पष्ट तरतुद म्हाड अधिनियम १९७६ मध्ये करणे आवश्यक.
- ७) समप्रमाणात पुनर्विकास होण्यासाठी मुंबई शहरात चल निर्देशांक किंवा पुनर्विकास हक्क हस्तांतरण करण्यात परवानगी देणे.
- ८) इमारतीच्या नियोजित उंचीबाबत विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत तरतुद शिथील करणे.

तसेच म्हाड अधिनियम १९७६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करणे आवश्यक आहे.

- ९) सक्तीचे मिळकतीचे भूसंपादन करिताना भूसंपादनाकरिता शिघ्र गणकानुसार किंवा बाजारभावानुसार भूसंपादन शुल्क अदा करावे जेणे करून भूसंपादनाच्या कार्यवाहीस न्यायालयामध्ये सहजरित्या आव्हान देता येणार नाही व त्यानुसार कायद्यामध्ये भूसंपादनाच्या कार्यवाहीस न्यायालयीन हस्तक्षेप करता येणार नाही अशी तरतुद करणे.
- १०) सक्तीने भूसंपादन हे म्हाड कायदा कलम ४१ मध्ये सुधारणा करून किंवा संयुक्त पुनर्बाधणी योजनेकरिता वेगळे कलम अंतर्भुत करून भूसंपादनाची कार्यवाही जलद गतीने करणे.

याशिवाय राजीव गांधी निवारा प्रकल्पांतर्गत (पी.एम.जी.पी.) बांधलेल्या इमारतीतील सदनिकांचे वितरण करताना भाडेकरु / रहिवाश्यांना अतिरीक्त क्षेत्रफळ विकत घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे १०० भाडेकरु / रहिवाश्यांनी १० चौ.फूट पासून ते १८५ चौ.फूट पर्यंत अतिरीक्त क्षेत्रफळ विकत घेतले आहे. अश्या भाडेकरु/रहिवाश्यांना पुनर्विकास प्रकल्पामध्ये किमान ३०० चौ.फूट क्षेत्रावर त्यांनी विकत घेतलेले पुनर्वसन क्षेत्रफळ विनामुल्य वितरीत करावे लागेल. त्यास अनुरुण पुनर्विकासाचे क्षेत्रफळ प्रस्तावात ग्राह्य धरण्यात आलेले आहे. त्यास शासनाची मंजुरी मिळणेस विनंती आहे.

**मुंबई मंडळाच्या योजनांचा तपशिल,
मुंबई येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प**

बीडीडी चाळ ना.म.जोशी मार्ग -

- वास्तुशास्त्रज्ञ :- मेसर्स लक्ष्मण थिटे अँन्ड असोशिएट्स
- कंत्राटदार :- मेसर्स एस.पी.-एन.एम.जे. प्रोजेक्ट प्रा.लि.
- प्रकल्पाचा नियोजित कालावधी :- दि.२१-०४-२०१७ ते दि.२०-०४-२०२४
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे. तसेच टप्पा क्र. १ मधील बांधकाम सुरु करण्याचा दाखला प्राप्त झाला आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण ३२ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ७ वर्ष कालावधीत, तीन टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.

अ. क्र.	टप्पा क्र. Phase १	चाळ क्र.	एकूण चाळी	गाळेधारकांची संख्या
१	टप्पा / Phase १	३,४,५,६,११,१२,१३,१४,१५ ३०	१०	८००
२	टप्पा / Phase २	१,२,७,८,९,१०,१६,१७,१८,१९,२०,२१, २९	१३	१०४०
३	टप्पा / Phase ३	२२,२३,२४,२५,२६,२७,२८,३१, ३२	०९	७२०
एकूण			३२	२५६०

प्रस्तावित विक्री योग्य गाळ्यांचा तपशील

प्रकल्पाचे ठिकाण	चाळीची संख्या	चाळीतील पुनर्वसन गाळ्याची संख्या (निवासी + अनिवासी)	विक्रीयोग्य गाळ्यांची संख्या			शेरा
			मध्यम उत्पन गट	उच्च उत्पन गट	व्यापारी क्षेत्र (चौ.मी)	
ना.म.जोशी मार्ग - परळ	३२	२४८० (नि. २४५६ + अनि. २४)	७२८	५४०	२६६३६.००	पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित

पात्रतेची सद्यस्थिती :

- एकूण पहिल्या टप्प्यातील ८०० गाळे (१० चाळी) पैकी ६०७ गाळ्यांची पात्रता झालेली आहे व ११४ अनिर्णयीत आहेत. तसेच पात्रता सर्वेक्षणात विरोध केलेल्या भाडेरुंची संख्या ७९.
- टप्पा १ मधील बीडीडी चाळीं बाहेरील अनिधकृत बांधकामे जसे की, स्टॉल/झोपडया इत्यादीचे पात्रता सर्वेक्षण सक्षम प्राधिकारी यांनी मे २०१८ मध्ये केले असून पात्रता यादी प्रीसिध्द करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- पहिल्या टप्प्यातील १० चाळीं, चाळी बाहेरील ८० स्टॉल/झोपडया व ५ धार्मिक स्थळे यांचे तोडकाम पूर्ण झाल्यानंतरच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु करणे शक्य होईल.

संक्रमण गाळे करारनामा वितरण सद्यस्थिती :

- आतापर्यंत ३०४ भाडेकरुंनी संक्रमण गाळा नोंदणीकृत केलेला आहे.
- आतापर्यंत संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या भाडेकरुंची संख्या २५८ आहे.
- पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यातील ललित कला भवन हे बांधकाम मंडळाने म्हाडास हस्तांतरीत केले असून सदर बांधकाम पूर्णतः तोडण्यात आले आहे.
- नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

- पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यातील जागेवर सद्यस्थिती नागरी संरक्षण विभागाची एक भूमिगत टाकी आहे व सदर टाकी तोडण्यासाठी नागरी संरक्षण विभागानं दि. ३०-१२-२०१९ रोजी मंजूरी प्रदान केली आहे.

बीडीडी चाळ नायगाव :-

- वास्तुशास्त्रज्ञ :- मेसर्स संदीप शिर्के अँन्ड असोशिएट्स
- कंत्राटदार :- मेसर्स एल अँन्ड टी कंस्ट्रक्शन कंपनी लि.
- प्रकल्पाचा नियोजित कालावधी :- दि. २१-०४-२०१७ ते दि. २०-०४-२०२४
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण ४२ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ७ वर्ष कालावधीत, पाच टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.

अ.क्र.	टप्पा क्र.	चाळ क्र.	एकूण चाळी	गाळेधारकांची संख्या
१	टप्पा / Phase १	१२ बी ते २० बी	९	७२०
२	टप्पा / Phase २	८ ए, ९ए, १४ए आणि १बी, २बी, ३बी, ४बी, ५बी	८	६४०
३	टप्पा / Phase ३	६बी, ७बी, ८बी, ९बी, १०बी, २१बी, २ए, ३ए	८	६४०
४	टप्पा / Phase ४	२३बी आणि १०ए, ११ए, १२ए, १३ए, ४ए, ५ए, ६ए, ७ए	९	७२०
५	टप्पा / Phase ५	११बी, २२बी आणि १ए, १५ए, १६ए, १७ए, १८ए, १९ए	८	६२४
एकूण			४२	३३४४

प्रस्तावित विक्री योग्य गाळ्यांचा तपशील

प्रकल्पाचे ठिकाण	चाळीची संख्या	चाळीतील पुनर्वसन गाळ्याची संख्या (निवासी + अनिवासी)	विक्रीयोग्य गाळ्यांची संख्या			शेरा
			मध्यम उत्पन गट	उच्च उत्पन गट	व्यापारी क्षेत्र (चौ.मी)	
नायगांव	४२	३३४४ (नि. ३३८९ + अनि. ५५)	१४०८	४१	२१ ५५.९६	पुनर्वसन इमारत मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित

पात्रतेची सद्यस्थिती :

- या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाश्यांच्या एका गटाच्या विरोधामुळे सर्वेक्षण सुरु होऊ शकले नाही. यास्तव पाचव्या टप्प्यातील ५ चाळीतील (चाळ क्र. १, १अ, २अ, १४अ, १८अ व १९अ) चाळीच्या रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, लाभार्थ्यांची प्रारूप पात्रता यादी (२०६ पात्र) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

बीडीडी चाळ वरळी :-

- वास्तुशास्त्रज्ञ - सल्लागार व प्रकल्प संमत्रक :- मेसर्स विवेक भोळे.
- बांधकाम कंत्राटदार :- मेसर्स टीसीसी कंस्ट्रक्शन प्रा.लि.
- प्रकल्पाचा नियोजित कालावधी :- दि. ०४-०१-२०१९ ते दि. ०३-०१-२०२७
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या (वृक्ष प्राधिकरण व पर्यावरण मंजूरी वगळता) परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण १२१ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ८ वर्ष कालावधीत, पाच टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.

अ.क्र.	टप्पा क्र.	चाळ क्र.	एकूण चाळी	गाळेधारकांची संख्या
१.	टप्पा / Phase १	५७,५८,५९,६०,६१,७८,७९,८०,८१,८२, ३०,३१,१०१ व १०२	१४	११२०
२.	टप्पा / Phase २	९०,९१,९२,९३,१०४,१०५,१०६,१०७,१०८,१० ९,९४,९५,९६,९७,९८,९९,१००,११०,१११,११२ ,११३,११४,११५,११६,१५,१६,४१,४२, ६२,६३,८३,८४ व ८५	३४	२७२०
३.	टप्पा / Phase ३	५०,५१,५२,५३,५४,५५,५६,७१,७२,७३, ७४,७५,७६,७७,४३,४४,४५,४६,४७, ४८,४९,६४,६५,६६,६७,६८,६९,७०,१,२,३, १०,१२,१३,१४,४,५,६,७,८,९,११,१७,१८,१९, २०,२५,२६,२७,२८,२९,२१,२२,२३ व २४	५५	४४००
४.	टप्पा / Phase ४	११७,११८,११९,१२० व १२१	५	४००
५.	टप्पा / Phase ५	३२,३३,३४,३५,३६,३७,३८,३९,४०,८६,८७, ८८ व ८९	१३	१०४०
एकूण				१२१ ९६८०

प्रस्तावित विक्रीयोग्य गाळयांचा तपशील

प्रकल्पाचे ठिकाण	चाळीची संख्या	चाळीतील पुनर्वसन गाळयाची संख्या (निवासी अनिवासी)	विक्रीयोग्य गाळयांची संख्या			शेरा
			मध्यम उत्पन गट	उच्च उत्पन गट	व्यापारी (चौ.मी)	
वरळी	१२१	९६८९ (नि.१३१४ + अनि.२९५)	३२३	१८	९८०९	पुनर्वसन इमारत मजल्यापर्यंत व विक्रीय इमारत ६६ मजल्याप्रस्तावित

- संक्रमण इमारती बांधण्यात येणार असलेले दोन भूखंडांचे Soil Investigation चे काम पूर्ण झाले आहे आणि इमारतींचे नकाशे बीडीडी नियोजन प्राधिकरणाने दि.१८-०९-२०१९ रोजी मंजूर केले.

पात्रतेची सद्यस्थिती :

- वरळी येथील प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ११२० गाठ्यांचे (१४ चाळी) सर्वेक्षण पूर्ण झाले असून दि. ०६-०२-२०२० पर्यंत सक्षम प्राधिकारी यांनी १० चाळीबाबत प्रारूप पात्रता यादी (५४६ पात्र) प्रसिद्ध केली आहे व उर्वरित चाळींतील भाडेकरूं बाबत पात्रता कार्यवाही प्रगती पथावर आहे. या प्रकल्पातील पात्रता सर्वेक्षणास भाडेकरूंकडून संपूर्ण सहकार्य प्राप्त आहे.

बीडीडी चाळ शिवडी :-

- शिवडी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुसाध्यता (Feasibility Report) अहवाल म्हाडाने दि. १६/०२/२०१८ रोजी मुंबई बंदर न्यासास (Mumbai BPT) पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. अद्याप मुंबई बंदर न्यासाकडून याबाबात निर्णय अप्राप्त आहे.

प्रकरण-१४

बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीच्यावर गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण शिबिराचा प्रकल्प

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हदीत एकूण गिरण्यांची संख्या - ५८.
- एकूण ५८ गिरण्यांपैकी पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त नसल्यामुळे ११ गिरण्यांच्या जमिनीचा म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही.
- उर्वरित ४७ गिरण्यांपैकी १० गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे.
- एकूण ३७ गिरण्यांमध्ये म्हाडाचा जमिनीचा वाटा १६.०४ हेक्टर असून, त्यावर अंदाजे गिरणी कामगारांसाठी १६, ५५० व संक्रमण सदनिका ७९५० असे एकूण २४,५०० सदनिका बांधणे शक्य आहे.
- जमिनीचा वाटा निश्चित झाल्यापैकी एकूण ४ गिरण्यांचा प्रत्यक्ष म्हाडाला ताबा प्राप्त झालेला नाही.
- म्हाडाचा वाटा निश्चित झालेल्या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास प्राप्त आहे.
- एकूण ०५ (६ ठिकाणी) गिरण्यांचे क्षेत्रफळ आकाराने लहान असल्यामुळे, जागा अदला-बदल बाबत महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे.
- **गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-१**

ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हेक्टर)	मिल कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१८	६.८४	६९४८	३२०४ + १३ दुकाने	१०१६५	काम पूर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर.

- शासनाच्या दिनांक ०८/०५/२०१२ च्या निर्देशानुसार टप्पा-१ साठी सदनिकेची किंमत रुपये ७.५० लक्ष अंतिम केली असून पहिल्या टप्प्या अंतर्गत ६९२५ सदनिकांसाठी दिनांक २८/०६/२०१२ रोजी सोडत काढण्यात आली.

गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-२

- शासन निर्देश दिनांक ०८/०९/२०१४ नुसार टप्पा-२ अंतर्गत ८ गिरण्यांच्या जमिनीवर योजना प्रगतीपथावर आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०६	२.५२	२६३४	१२९६	३९३०	काम पूर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर.
०२	३.८४	३८३५	१८७५	५७१०	कामे प्रगतीपथावर असून पूर्णत्वाचा कालावधी जून-२०१९
एकूण :- ०८	६.३६	६४६९	३१७१	९६४०	

- दिनांक १२/०४/२०१६ रोजी मा. मुख्यमंत्री यांनी गिरणी कामगार प्रकल्प टप्पा -२ अंतर्गत ६ गिरण्यांच्या २६३४ सदनिकांसाठी विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०९/०५/२०१६ रोजी २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. व सदनिका वितरणाची प्रक्रिया सुरु आहे.

गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-३

- म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या ५ गिरण्यांचा (६ ठिकाणी)आकाराने लहान असलेल्या भूखंडाचा मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाबरोबर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसूचना क्र. टिपीबी ४३१२/प्र.क्र.७/ २०१२/नवि-११ दि. १७/०३/२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. तसेच न्यु ग्रेट ईस्टर्न मिलचा ताबा दि. ३०/०६/२०१६ रोजी व हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊसचा ताबा २०-०६-२०१८ रोजी. म्हाडास प्राप्त झाला आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०५ गिरण्या (६ ठिकाणी)	०.३९	४४४	२१८	६६२	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणा-या (MSTC - Free Hold) येथील जागेबरोबर अदलाबदल करण्याबाबतच्या प्रस्तावास नगरविकास यांचेकडून तत्वतः मान्यता मिळालेली आहे. अदलाबदलीचा प्रस्ताव BMC कडे सादर केला असून त्यास मंजुरी अपात्र आहे.
०२	०.२०१	२२७	११२	३३९	न्यु ग्रेट इस्टर्न मिल योजनेचे निवीदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच हिंदूस्तान मिल प्रोसेस हाऊस योजनेचे प्रारूप निवीदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर.
एकूण :- ०६	०.५९१	६७१	३३०	१००१	

- म्हाडास अद्याप ४ गिरण्यांचा ताबा प्राप्त झाला नाही. त्यामध्ये एनटीसीच्या ४ ही गिरण्यांचा समावेश आहे.

जमिनीचा ताबा अप्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	म्हाडाचा वाटा निश्चित झाला आहे. परंतु अद्याप जमिन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली नाही.
एकूण :- ०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	

- टप्पा -१ अंतर्गत प्राप्त जमिनीपैकी न्यु हिंद मिल येथील उर्वरित ७२६६.६९ चौ.मी. जमिनीचा राहिलेला हिस्सा अद्याप अप्राप्त आहे. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ८०७ सदनिका व ४०४ संक्रमण गाळे असे एकूण १२११ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सेंच्युरी मिलमधील १७९८०.६७ चौ.मी. जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झालेला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी. जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ५४३ सदनिका व २७२ संक्रमण गाळे असे एकूण ८१५ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या ११ गिरण्यांमध्ये एनटीसीच्या

मालकीच्या ९ गिरण्या व २ खाजगी गिरण्यांचा समावेश आहे. यापैकी बॅडबरी मिल व रघुवंशी मिल यांचे प्रस्ताव सदर गिरणी मालकाने मुंबई महानगरपालिकेस सादर केले नाहीत. त्यामुळे सदरहू ठिकाणी गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणा-या सदनिकांचा तपशिल देता येत नाही.

विषय : बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत हाती घेण्यात येणा-या गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण शिवीर सदनिकांचा प्रकल्प.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत कापड गिरण्यांच्या जमिनीच्या विकासाबाबतचा नियम क्रमांक ५८ नव्याने १९९१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. शासनाने सदर नियमातील उणीवा लक्षात घेऊन कामगारांच्या हिताचे दृष्टीने दिनांक २०/०३/२००१ रोजी सदर नियम ५८ सुधारित केला. त्यानुसार त्यामध्ये मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणत: १/३ हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा व मालक यांना प्रत्येकी देण्याची तरतूद आहे. म्हाडास उपलब्ध होणारे क्षेत्र समप्रमाणात सार्वजनिक गृहनिर्माणासाठी व कामगारांच्या गृहनिर्माणासाठी देय आहे.

शासनाचे दिनांक ७.११.२००६ चे निर्णयानुसार सदर प्रकल्पाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकावर २००% पर्यंत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच शहरामध्ये ३.९९ व उपनगरात ३ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे व सार्वजनिक गृहनिर्माणाच्या जमिनीतील १००% अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक हा कामगारांच्या गृहनिर्माणासाठी वापरायची तरतुद केली आहे.

सार्वजनिक गृहनिर्माण योजनेऐवजी संक्रमण सदनिकांचे बांधकाम करणे तसेच गिरणी कामगारांकरीता सदनिका व संक्रमण सदनिकांचे बांधकाम म्हाडामार्फत करणे अपेक्षित आहे. त्यानुसार अंदाजे २/३ गाळे गिरणी कामगारांकरीता सदनिका म्हणून व १/३ गाळे संक्रमण सदनिका म्हणून बांधण्यात येतील. सदर सदनिका हया २२५ चौ. फुट चटई क्षेत्रफळाच्या असतील.

गिरणी कामगारांची पात्रता ठरविणे, गाळे वितरणाची कार्यपद्धती ठरविणे व घरांची किंमत ठरविण्याकरिता शासन निर्णय दि.१२/१२/२००६ नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकायांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. तदनंतर दिनांक २२/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार मा.मुख्य सचिव/महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व महानगर आयुक्त/एमएमआरडीए, आयुक्त /मुंबई मनपा, प्रधान सचिव/ न.वि.-१, प्रधान सचिव/ गृहनिर्माण, प्रधान सचिव /कामगार विभाग, गिरणी कामगार प्रतिनिधी व उपाध्यक्ष /म्हाडा (सदस्य सचिव) यांची समिती गठित करण्यात आली आहे. सदरहू समितीची कार्यकक्षा पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणेच आहे.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-१

म्हाडास प्राप्त होणा-या ३७ गिरण्यांच्या एकूण १६.०४ हेक्टर जमिनीवर अंदाजे २४५०० सदनिकांची १६५५० गिरणी कामगारांकरिता + ७९५० संक्रमण सदनिका) निर्मिती शक्य आहे. वरील प्राप्त होणा-या जमिनींपैकी ३३ गिरण्यांचा एकूण १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मंडळाने घेतला आहे. त्यापैकी १८ गिरण्यांच्या जमिनीवर ११ ठिकाणी ६.८४ हेक्टर जमिनीवर एकूण १०१६५ गाळ्यांचे (६९४८ गिरणी कामगारांकरिता+३२०४ संक्रमण सदनिका आणि १३ दुकाने) काम पूर्ण झाले आहे. तसेच सदरहू योजनेमधील सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पात्र गिरणी कामगारांसाठी दि.२८/०६/२०१२ रोजी उपमुख्य अधिकारी (पणन)/ मु.म.यांच्यामार्फत सोडत काढण्यात आली. यशस्वी गिरणी कामगारांना दि.२६/०९/२०१३ पासून सदनिकांना ताबा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२

शासन निर्देश दिनांक ०९/०९/२०१४ नुसार ८ गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांची ६४६९ घरे व ३१७९ संक्रमण गाळे अशा एकूण ९६४० गाळ्यांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहेत.

अ. क्र.	गिरणींचे नांव	गिरणी कामगारांसाठी गाळे	संक्रमण गाळे	एकूण गाळे
१	सेंचुरी मिल, लोअर परेल	१४३०	६९७	२१२७
२	रुबी मिल, दादर	४७	२३	७०
३	वेस्टर्न इंडिया मिल (MSTC) परेल, (Lease Hold)	२५०	१२४	३७४
४	प्रकाश कॉटन मिल, लोअर परेल	५६२	२८१	८४३
५	भारत मिल (पोद्दार मिल) लोअर परेल	१८८	९३	२८१
६	ज्युबली मिल, शिवडी	१५७	७८	२३५
	एकूण (अ)	२६३४	१२९६	३९३०
७	श्रीनिवास मिल	४८५	२४३	७२८
८	बॉम्बे डाईंग मिल, वडाळा	३३५०	१६३२	४९८२
	एकूण (ब)	३८३५	१८७५	५७१०
	एकूण (अ+ब)	६४६९	३१७९	९६४०

यापैकी ६ गिरण्यांच्या ठिकाणी ३९३० सदनिकांची इमारत बांधकामे पूर्ण झाली आहेत. तसेच श्रीनिवास मिल येथील योजनेच्या कामासाठी दि. १९/११/२०१५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून काम प्रगतिपथावर आहेत. दिनांक १२/०४/२०१६ रोजी विधानभवन सभागृहामध्ये

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत २६३४ सदनिकांची विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केल्याबाबतची घोषणा केली. त्या अनुषंगाने दिनांक ०९ मे २०१६ रोजी उपरोक्त उल्लेखीत ६ गिरण्यांमधील २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. विजेता ठरलेल्या कामगारांची पात्रता तपासून पात्र गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात झाली.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-३

यामध्ये म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या तथापि अद्याप कार्यवाही न केलेल्या ७ गिरण्यांचा समावशे आहे. तसेच म्हाडाच्या ताब्यात असलेल्या ५ (६ ठिकाणी) गिरणी जमिनीचे (मातुल्य मिल, मफतलाल मिल [युनिट क्र.३], हिंदुस्तान मिल युनिट नं.-३, (व्राऊन मिल) हिंदुस्तान मिल [युनिट १ व २], क्विक्टोरिया मिल व वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी. फ्री होल्ड) क्षेत्रफळ लहान आहे. सदर भूखंड हे म्हाडाच्या ताब्यात असलेल्या वेस्टर्न इंडिया लिज होल्ड जमिनीच्या लगत असलेल्या मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या वेस्टर्न इंडिया मिल, (एम.एस.टी.सी. लिज होल्ड) येथील मोकळ्या मैदानाच्या भूखंडाबोर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसूचना क्र. टिपीबी ४३१२/प्र.क्र.७/ २०१२/नवि-११ दि. १७/०३/२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. या अनुषंगाने पत्र क्र. १३७३ दि. २४/०८/२०१६, पत्र क्र. १५६३ दि. ०४/१०/२०१६, पत्र क्र. २०४५ दि. ३०/१२/२०१६, पत्र क्र. ५१८ दि. ३०/०३/२०१७, पत्र क्र. ३६२३ दि. २३/८/२०१७ ६५१ दि.१३/०४/२०१८ व १४८८दि. २४/०८/२०१८ अन्वये आयुक्त/बृहन्मुंबई मनपा यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. उपरोक्त उल्लेखीत भूखंडाचे हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदरहू ठिकाणी गिरणी कामगारांसाठी ४४४ सदनिका व २१८ संक्रमण शिबीर सदनिका असे एकूण ६६२ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. तसेच न्यू ग्रेट ईस्टर्न मिलचा ताबा दि. ३०/०६/२०१६ रोजी म्हाडास प्राप्त झाला आहे. व निवीदा मागविण्याचे काम सुरु आहे. हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस मिलचा ताबा दि.२०/०६/२०१८ रोजी म्हाडास प्राप्त झाला असुन प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर करण्यात आला आहे.

म्हाडास प्राप्त होणा-या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा ताबा प्राप्त झाला आहे व एनटीसी च्या ४ (इंडिया युनायटेड व्रमांक ४, जाम मिल, मधुसूदन मिल व सिताराम मिल) NTC मिलचा १०१९२ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड इंडिया युनायटेड मिल व्रमांक ४ मध्ये मिळणे अपेक्षित आहे. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ११२९ सदनिका व ५६३ संक्रमण गाळे असे एकूण १६९२ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत व २ खाजगी मिलच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी १५० सदनिका व ७६ संक्रमण सदनिका अशा एकूण २२६ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. उपमुख्य अभियंता / पूर्व यांचे पत्र व्रमांक ५८६ दिनांक २२/०४/२०१५ नुसार मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने उपप्रमुख्य अभियंता / इमारत प्रस्ताव / शहर यांनी त्यांचे संदर्भिय पत्र व्रमांक १५५० दिनांक २३/०६/२०१५ नुसार एनटीसीच्या एकत्रिक विकास आराखडा-२ नुसार संबंधित वास्तुविशारदाने सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने असलेल्या अटी व शर्तीची अद्याप पूर्तता केली नसल्यामुळे म्हाडाच्या हिश्याच्या जमिनीविषयी निश्चित माहिती देता येत नसल्याबाबत मत व्यक्त केले. तसेच न्यू हिंद मिल येथील उर्वरित ७२६६.६९ चौ.मी. जमिनीचा राहिलेला हिस्सा इंडिया युनायटेड मिल व्रमांक २ व ३ येथे देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले.

सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ८०७ सदनिका व ४०४ संब्रमण गाळे असे एकूण १२११ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच सेंचुरी मिलमधील १७९८०.६७ चौ.मी. जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी. जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ५४३ सदनिका व २७२ संब्रमण गाळे असे एकूण ८१५ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

दिनांक १२/०४/२०१६ रोजी विधानभवन सभागृहामध्ये गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत २६३४ सदनिकांची विक्री किंमत रूपये ९.५० लक्ष अंतिम केल्या बाबतची घोषणा केली. त्याअनुषंगाने दिनांक ९/०५/२०१६ रोजी उपरोक्त उल्लेखीत ६ गिरण्यांमधिल २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

एम.एम.आर.डी.ए. कडे भाडेतत्वावरील योजना प्रकल्पांतर्गत (रेन्टल हाऊसिंग स्कम) प्राप्त असलेल्या २४१७

जोडसदनिका (१६० चौ.फुटाच्या दोन सदनिका मिळूण एक) यांची सोडत गिरणी कामगारांसाठी दिनांक ०२/१२/२०१६ रोजी काढण्यात आली आहे. त्यासाठी गिरणी जमिनीवर उपलब्ध होणाऱ्या सदनिका व M.M.R.D.A कडून गिरणी कामगारांसाठी प्राप्त होणाऱ्या सदनिका हया म्हाडास प्राप्त झालेल्या अर्जाच्या तुलनेत खुप कमी असल्याने याबाबत शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

सहपत्र-१/१

कलम-५८ अंतर्गत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणा-या ४६ गिरण्यांच्या जमिनींची यादी

अ.क्र.	मिलचे नांव	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	म्हाडाचा सं.रमण गाळ्यांसाठी असलेला वाटा (१/३) (चौ.मी.)	गिरणी कामगारांसा ठी असलेला वाटा (२/३) (चौ.मी.)	शेरा
१	अपोलो मिल(एन.टी.सी.)	न्यु हिंद मिल माझगांव	९२८५.८४	३०९५.२८	६१९०.५६	सदर आठ गिरण्यांचे म्हाडासाठी एकूण ३८७६७.९९चौ.मी.चा वाटा निश्चित झालेला आहे त्यापेकी ३१५०१.२० चौ.मी.क्षेत्र न्यु हिंद मिलला देण्यात आलेले आहे आणि उर्वरित ७२६६.७९ चौ.मी. हिस्सा इंडिया युनायटेड मिल येथे देणे अपेक्षित आहे. न्यु हिंद मिल येथील योजनेचे काम पूर्ण. ताबा देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
२	मुंबई मिल(एन.टी.सी.)		१२३५८.२७	४११९.४२	८२३८.८५	
३	ज्यूपिटर मिल(एन.टी.सी.)		१२२८.६२	४०९.५४	८१९.०९	
४	एलापन्स्टन मिल(एन.टी.सी.)		२८७३.२२	९५७.७४	१११५.४८	
५	कोहिनूर मिल नं.३(एन.टी.सी.)		२८९५.७४	९६५.२५	१९३०.४९	
६व७	इंडिया युनायटेड मिल नं.२, ३ (एन.टी.सी.)		७९२६.८८	२६४२.२९	५२८४.५९	
८	न्यु हिंद टेक्सटाईल मिल(एन.टी.सी.)		२१९९.४१	७३३.१४	१४६६.२७	
९	भारत मिल्स(एन.टी.सी.)	लोअर परेल	१९३८.१२	६४६.०४	१२९२.०८	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.

१०व११	गोकुलदास मोरारजी मिल नं.१	लोअर परेल	१८२५.४५	६०८.४८	१२१६.९७	<p>गोकुलदास मोरारजी मिल नं.१ व २ मध्ये ४४३८.८८ चौ.मी. एवढा वाटा निश्चित इ आलेला आहे. (१८२५.४६ + १९४२.४६) x १.३३ + ६७०.९७ = ५६८२.३० + ५६९.०० = ६२५१.३० चौ.मी.क्षेत्र मोरारजी मिल, कांदिवली येथे प्राप्त झालेले आहे आणि ३७७४.०० चौ.मी.क्षेत्र मोरारजी मिल, पहाडी गोरेगांव येथे प्राप्त झालेले आहे. एकूण १००२५.३० चौ.मी.क्षेत्र प्राप्त झालेले आहे. काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.</p>
	गोकुलदास मोरारजी मिल नं २	लोअर परेल	१९४२.४६	६४७.४९	१२९४.९७	
	मोरारजी मिल,कांदिवली	कांदिवली	६७०.९७	२२३.६६	४४७.३१	
	मोरारजी मिल,गोरेगांव	गोरेगांव	०.००	०.००	०.००	
१२	डॉन मिल	परेल	९२९.५१	३०९.८४	६१९.६७	९२९.५१ + ३१७३.५२ = ४१०३.०३ चौ.मी.स्वान मिल,शिवडी येथे प्राप्त झालेले आहे. काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.
१३	स्वॉन मिल	शिवडी	३१७३.५२	१०५७.८४	२११५.६८	<p>काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.</p> <p>काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.</p> <p>काम पूर्ण. गिरणी कामगारांना ताबा देण्यात आलेला आहे.</p>
१३अ	ज्युबिलि मिल (स्वान प्रोसेस)	शिवडी	१६२९.८५	५४३.२८	१०८६.५७	
१३ब	स्वॉन मिल (कुर्ला)	कुर्ला	३२४६.२२	१०८२.०७	२१६४.१५	
१४	पिरामल मिल	लोअर परेल	१४२४.५४	४७४.८५	९४९.६९	
१५	श्रीराम मिल	वरळी	२०५६.०६	६८५.३५	१३७०.७१	
१६	सिम्प्लेक्स मिल	भायखळा	११२६	३७५.३३	७५०.६७	
१७	स्टॅन्डर्ड मिल (चायना मिल)	शिवडी	१२४७.८४	४१५.९५	८३१.८९	
१८	स्टॅन्डर्ड मिल (प्रभादेवी)	प्रभादेवी	१०२०.९३	३४०.३१	६८०.६२	

१९	स्वदेशी मिल, कुर्ला	कुर्ला	१२६१२.१	४२०४.०३	८४०८.०७	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.
२०	मातुल्य मिल	लोअर परेल	३८८.३	१२९.४३	२५८.८७	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मु.म.पालिकेस प्राप्त होणा-या मोकळ्या मैदानाच्या जागेबरोबर अदलाबदल करण्याबाबत प्रस्तावित आहे.
२१	मफतलाल मिल युनिट-३	लोअर परेल	४८१.४३	१६०.४८	३२०.९५	
२२	हिंदुस्तान मिल युनिट १ व २	भायखळा	५४२.१	१८०.७०	३६१.४०	
२३	व्हिक्टोरीया मिल	वरळी	८५०	२८३.३३	५६६.६७	
२४	वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी.फ्री होल्ड)	शिवडी	१००९.८३	३३६.६१	६७३.२२	काम पूर्ण झाले आहे. गिरणी कामगारांना ताबा देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
२४अ	वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी.लिज होल्ड)	शिवडी	२९५१.८६	९८३.९५	११६७.९१	
२५	सेन्च्यूरी मिल	लोअर परेल	१७९८०.६७	५९९३.५६	११९८७.११	१७९८०.६७ चौ.मी.जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी.जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे आणि उर्वरित ४८८८.७८ चौ.मी.हिस्सा म्हाडास अद्याप अप्राप्त आहे. काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.
२६	प्रकाश कॉटन मिल	लोअर परेल	५०६७.७८	१६८९.२६	३३७८.५२	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.

अ. क्र.	मिलचे नांव	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	म्हाडाचा सं.रमण गाळयांसाठी असलेला वाटा (१/३) (चौ.मी.)	गिरणी कामगारांसाठी असलेला वाटा (२/३) (चौ.मी.)	शेरा
२७	हिंदुस्तान मिल युनिट ३ (ब्राउन मिल)		६०२.१७	२००.७२	४०१.४५	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मोठ्या भूखंडाच्या बदल्यात मनपा सोबत अदलाबदली करण्याचे प्रस्तावित आहे.
२८	हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस	प्रभादेवी	१००१.५८	३३३.८६	६६७.७२	जमिनीचा ताबा प्राप्त व प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस सादर.
२९	बॉम्बे डाइंग मिल	लोअर परेल	३३८२२.८९	११२७४.३०	२२५४८.५९	मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वडाळा येथे ३३८२२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा म्हाडाकडे दि.०९/१२/२०१४ रोजी मिळालेला आहे. योजना प्रगतीपथावर आहे.
३०	बॉम्बे डाइंग(सिंग्र मिल)	वडाळा/दादर				
३१	रुबी मिल		५४५.७७	१८१.९२	३६३.८५	योजनेचे काम पूर्ण ताबा देणे सुरु आहे.
३२	श्रीनिवास मिल		४५५५.३८	१५१८.४६	३०३६.९२	योजनेचे काम पूर्ण ताबा देणे सुरु आहे.
३३	ईंडिया युनायटेड मिल न४ (एन.टी.सी)		२८३	९४.३३	१८८.६७	एन.टि.सी. ने मं.बई महानगरपालिकाकडे नकाशे मंजुरीसाठी सादर केले आहेत. त्यानुसार एकत्रित १०१९२ चौ.मी. जमीन ईंडिया युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.
३४	जाम मिल(एन.टी.सी)		२४६३	८२१.००	१६४२.००	
३५	मधुसुदन मिल(एन.टी.सी)		६०६३	२०२१.००	४०४२.००	
३६	सिताराम मिल(एन.टी.सी)		१३८३	४६१.००	९२२.००	

३७	न्यु ग्रेट ईस्टर्न मिल	भायखळा	१२५४.५२	४१८.१७	८३६.३५	निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
३८	मॉर्डन मिल		०	०.००	०.००	
३९	कमला मिल		०	०.००	०.००	
४०	खटाव मिल	भायखळा	०	०.००	०.००	
४१	फिनिक्स मिल		०	०.००	०.००	
४२	कोहिनूर मिल नं.१(एन.टी.सी.)		०	०.००	०.००	
४३	कोहिनूर मिल नं.२(एन.टी.सी.)		०	०.००	०.००	नवीन डी.सी.आर.अंतर्गत म्हाडाचा वाटा निरंक आहे.
४४	पोद्धार मिल(एन.टी.सी)		०	०.००	०.००	
४५	मफतलाल मिल नं.१		०	०.००	०.००	
४६	मफतलाल मिल नं.२		०	०.००	०.००	
४७	मुकेश टेक्सटाइल मिल		०	०.००	०.००	
	एकूण		१५४८५७.८४	५१६१९.२८	१०३२३८.५६	
अ.क्र.१० व ११ प्रमाणे उपनगरात जास्त मिळालेल्या जमिनीचा फरक (१००२५.३० - ४४३८.८८)=५५८६.४२चौ.मी.			५५८६.४२	१८६२.१४	३७२४.२८	
		एकूण	१६०४४४.२६ १६.०४ हेक्टर	५३४८१.४२	१०६९६२.८४	

पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या गिरण्यांची यादी.

अ. क्र.	मिलचे नांव	अ. क्र.	मिलचे नांव
१	दिग्विजय मिल(एन.टी.सी)	७	न्यु सिटी मिल (मॅन्यू. मिल)(एन.टी.सी)
२	फिल्ले मिल(एन.टी.सी)	८	पोद्वार प्रोसेसर (एडवर्ड)मिल(एन.टी.सी)
३	गोल्डमोहोर मिल(एन.टी.सी)	९	टाटा मिल(एन.टी.सी)
४	इंडिया युनायटेड मिल नं.१(एन.टी.सी)	१०	ब्रॅडबरी मिल
५	इंडिया युनायटेड मिल नं.५(एन.टी.सी)	११	रघुवंशी मिल
६	इंडिया युनायटेड मिल नं.६(एन.टी.सी)		

(अ) काम पूर्ण झालेल्या योजनांची सद्यःस्थिती - टप्पा -१

अ. क्र.	मिलचे नांव	ठिका णांचा अ.क्र.	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	मिल कामगारांसा ठी सदनिका	संक्रमण शिबीर सदनिका	एकूण सदनिका	जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	अपोलो मिल(एन.टी.सा)	१	न्यु हिंद, माझ गांव	३१५०१.२०	३५६२	१६५४	५२१६	३१/१०/२००७	प्रत्यक्ष ३३७२७.६८ चौ.मी. क्षेत्रफळाचा ताबा देण्यात आला. परंतु २२२६.४८ चौ.मी. रस्ता रुंदी करणाने बाधित आहे.
२	मुंबई मिल(एन.टी.सा)								सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
३	ज्यूपिटर मिल (एन.टी.सा)								
४	एलफिन्स्टन मिल (एन.टी.सी.)								
५	कोहिनूर मिल नं.३ (एन.टी.सा)								
६व	इंडिया युनायटेड मिल नं.२, ३ (एन.टी.सा)								
७									
८	न्यू हिंद टेक्सटाईल								

	मिल (एन.टी.सा)							
११ १०	गोकुळदास मोरारजी मिल नं.१	२	मोरारजी मिल, कांदिवली	६२५१.३०	५७२	२३८	८१०	१६/०९/२००८
	गोकुळदास मोरारजी मिल नं २							सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
	मोरारजी मिल,कांदिवली							
	मोरारजी मिल,गोरेगांव			३७७४.००	३२२	१६६	४८८	१६/०९/२००८
११	डॉन मिल	४	शिवडी	४१०३.०३	४७६	२३८	७१४	२६/०८/२००८
१२- अ	स्वॉन मिल							
१२-ब	स्वॉन मिल (कुर्ला)	५	कुर्ला	३२४६.२२	१७०	८४	२५४	२६/०८/२००८

१३	पिरामल मिल	६	लोअर परेल	१४२४.५४	१६०	७६	२३६	१३/०९/२००७	सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
१४	श्रीराम मिल	७	वरळी	२०५६.०६	२१४	७२	२८६	१९/०९/२००७	सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
१५	सिम्प्लेक्स मिल	८	भायखळा	११२६.००	९८	४१	१३९	२४/०४/२००८	सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
१६	स्टॅन्डर्ड मिल (चायना मिल)	९	शिवडी	१२४७.८४	१४४	४८	१९२	५/३/२००७	सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
१७	स्टॅन्डर्ड मिल (प्रभादेवी)	१०	प्रभादेवी	१०२०.९३	१२२	५५	१७७	११/१०/२००७	सदनिका वितरणची

									कार्यवाही सुरु आहे
१८	स्वदेशी मिल, कुर्ला	११	कुर्ला	१२६१२.१०	११०८	५४५	१६५३	४/१/२००८	सदनिका वितरणची कार्यवाही सुरु आहे
	एकूण -अ			६८३६३.२२	६९४८	३२१७	१०१६५		संक्रमण सदनिकांमध्ये न्यू हिंद मिल येथील ८ दुकाने व स्वदेशी मिल येथील ५ दुकाने यांचा समावेश आहे.

(ब) कामे प्रगतीपथावर असणा-या योजनांची सद्यःस्थिती - टप्पा-२

सहपत्र-१/३

अ. क्र.	मिलचे नांव	ठिकाणांचा अ.क्र.	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	मिल कामगारांसाठी सदनिका	संक्रमण शिबीर सदनिका	एकूण सदनिका	जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	ज्युबिलि मिल (स्वान प्रोसेस)(स्वान मिल शिवडीचा भाग)	१३अ	परेल	१६२९.८५	१५७	७८	२३५	१९/०४/२०११	इमारतीचे काम पूर्ण. S+२ भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
२	वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी.लि ज होल्ड)	२४अ	शिवडी	२९५१.८६	२५०	१२४	३७४	२/७/२०१०	इमारतीचे काम पूर्ण. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
३	भारत मिल (एन.टी.सी.)	९	लोअर परेल	१९३८.१२	१८८	९३	२८१	१३/०९/२०११	इमारतीचे काम पूर्ण. सदनिका वितरण प्रगतीपथावर

४	सेन्युरी मिल	२५	वरळी	१३०९१.९०	१४३०	६९७	२१२७	८/१२/२०११	१७९८०.६७ चौ.मी.जमिनी पैकी १३०९१.९० चौ.मी.जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. योजनेचे काम पूर्ण. सदनिका वितरण प्रगतीपथावर
५	प्रकाश कॉटन मिल	२६	लोअर परेल	५०६७.७८	५६२	२८१	८४३	३०/०४/२०१२	इमारतीचे काम पूर्ण. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
६	रुबी मिल	३१	दादर	५४५.७७	४७	२३	७०	२/८/२०१२	इमारतीचे काम पूर्ण S+१६ मजल्यापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर

	एकूण			२५२२५.२८	२६३४	१२९६	३९३०		गिरणी कामगारांच्या २६३४ सदनिकांची दि.०९/०५/२०१६ रोजी सोडत काढण्यात आली आहे
७	श्रीनिवास मिल	३२	लोअर परेल	४५५५.३८	४८५	२४३	७२८	१८/०९/१४	योजना प्रगतिपथावर आहे.
८	बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल), वडाळा	३०	वडाळा	३३८२२.८९	३३५०	१६३२	४९८२	०९/१२/२०१४	योजना प्रगतिपथावर आहे.
	बॉम्बे डाईंग मिल, लोअर परेल	२९							
	एकूण			६३६०३.५५	६४६९	३१७१	९६४०		

म्हाडास ताबा प्राप्त परंतु अद्याप कार्यवाही नाही

अ. क्र.	मिलचे नांव	ठिका णांचा अ.क्र.	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	मिल कामगारांसाठी सदनिका	संक्रमण शिवीर सदनिका	एकूण सदनिका	ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	मातुल्य मिल	२०	लोअर परेल	३८८.३०	४४४	२१८	६६२	०२/०६/२००६	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई
२	मफतलाल मिल नं- ३	२१	लोअर परेल	४८१.४३				२६/११/२००७	महानगरपालिकसे प्राप्त होणा-या

३ A	हिंदुस्तान मिल युनिट नं-१ व २	२२	भायखळा	५४२.१०			०५/१२/२००७	(MSTC - Free Hold) येथील जागेबरोबत अदलाबदल
४	क्लिक्टोरीया मिल	२३	वरळी	८५०.००			१४/०५/२०१०	करण्याबाबत प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावास नगरविकास यांचेकडून तत्वत: मान्यता मिळालेली आहे.
५	वेस्टर्न इंडिया मिल (MSTC - Free Hold)	२४	शिवडी	१००९.८३			१६/०९/२०१०	
३B	हिंदुस्तान मिल युनिट नं-३	२७	परेल	६०२.१७			२८/०३/२०१४	
६	न्यु ग्रेट ईस्टर्न मिल	३७	भायखळा	१२५४.५२	११७	५८	१७५	निविदा मागविण्याचे काम चालू आहे.
७	हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस			७५८.३२	११०	५४	१६४	प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर
	एकूण			५८८६.६७	६७१	३३०	१००१	

अद्याप ताबा न मिळालेल्या गिरण्यांची सद्यःस्थिती

सहपत्र-१/४

अ. क्र.	मिलचे नाव	भूखंड क्षेत्रफल (चौ.मी.)	मिल कामगरांसाठी सदनिका	संक्रमण शिवीर सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१	इंडिया युनायटेड मिल नं.४ (एन.टी.सी.)	२८३.००	३१	१५	४६	एन.टी.सी. ने मं.बई महानगरपालिकाकडे नकाशे मंजुरीसाठी सादर केले आहेत. त्यानुसार एकत्रित १०१९२ चौ.मी. जमीन इंडिया युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.
२	जाम मिल (एन.टी.सी.)	२४६३.००	२७३	१३६	४०९	
३	मधुसुदन मिल (एन.टी.सी.)	६०६३.००	६७२	३३६	१००८	
४	सिताराम मिल (एन.टी.सी.)	१३८३.००	१५३	७६	२२९	
	एकूण	१०१९२.००	१११९	५५९	१६७८	
	एकूण	१६०४४४.२४	१६५५७	७९५३	२४५१०	
	अंदाजे एकूण	१६.०४ हेक्टर	१६५५०	७९५०	२४५००	

गोषवारा						
I	ताब्यात आणि कामे पूर्ण व वितरण प्रगतीपथावर असलेल्या --- अ	६८३६३.२२	६९४८	३२१७	१०१६५	टप्पा -१
II	ताब्यात असलेल्या व काम सुरु झालेल्या ---- ब	६३६०३.५५	६४६९	३१७१	९६४०	टप्पा -२
III	म्हाडास ताबा प्राप्त अद्याप कार्यवाही नाही.---	६१२९.९३	६६४	३२८	९९२	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई महानगरपालिकसे प्राप्त होणा-या (MSTC - Lease Hold) येथील जागेबरोबत अदलाबदल करण्याबाबत प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावास नगरविकास यांचेकडून तत्वतः मान्यता मिळालेली आहे.
IV	अद्याप ताब्यात न मिळालेल्या गिरण्यांची सद्यःस्थिती ----	१०१९२.००	१११९	५५९	१६७८	एन.टी.सी. ने मुंबई महानगरपालिकाकडे नकाशे मंजुरीसाठी सादर केले आहेत. त्यानुसार एकत्रित १०१९२ चौ.मी.जमीन इंडिया युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.
V	एन.टी.सी. मिलच्या उर्वरित जागेवर	७२६६.७९	८०७	४०४	१२११	न्यु हिंद मिल येथे ३८,७६७.९९ चौ.मी.जमीनीपैकी ३१,५०१.२० चौ.मी.क्षेत्रफळ असलेल्या जमीनीचा

	प्रस्तावित गाळे					ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ७२६६.६९चौ.मी.जमिनीचा हिस्सा इंडिया युनायटेड मिल येथे देणे अपेक्षित आहे.
VI	संचुरी मिलची उर्वरित जागा	४८८८.७८	५४३	२७२	८१५	सेन्चुरी मिलच्या १७९८०.६७ चौ. मी. जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी.जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी.जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही.
	एकूण-(I ते VI)	१६०४४४.२४	१६५५७	७९५३	२४५१०	
	अंदाजे एकूण :-	१६.०४ हेक्टर	१६५५०	७९५०	२४५००	

प्रकरण- १५

म्हाडा नियोजन प्राधिकरण

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातर्फे शासन अधिसूचना क्र. TPB/315/CR/51/2015/UD-1 दि. 23.05.2018 अन्वये म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांतर्गत म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी स्वतः नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. तसेच बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये असलेल्या म्हाडास 114 अभिन्यासांकरीता म्हाडा नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडास दिल्यामुळे म्हाडा वससाहतीचा रखडलेला पुनर्विकास जलद गतीने होऊ शकेल. तसेच परवडणाऱ्या घरांची निर्मिती मुबलक प्रमाणत होणे शक्य होईल.

म्हाडामध्ये याकरीता ०३ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यांची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

म्हाडामध्ये याकरीता ०३ स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्यांची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

१. प्रधानमंत्री आवास योजना,
२. अभिन्यास कक्ष
३. बृहन्मुंबई इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष

याप्रमाणे इमारत परवानगीचे काम म्हाडामध्ये सुरु करण्यांत आले आहे. इमारत प्रस्ताव परवानगी कक्षाकडे अदयापर्यंत वेगवेगळे सुमारे १०१३ प्रस्ताव प्राप्त झाले असुन त्यापैकी १००४ प्रस्तावांना मंजूरी देण्यांत आली आहे. म्हाडातर्फे जलद गतीने काम होण्याकरिता म्हाडा प्रशासन प्रयत्नशिल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कामे जलद गतीने व पारदर्शक कारभारासाठी संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीव्वारे सुरु करण्यांत आली आहे.

म्हाडा नियोजन प्राधिकरण

(प्रधानमंत्री आवास योजना)

सन 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे ही योजना सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेस आवश्यक ती व्यापकता व गती येण्यासाठी शासनाने अभियाना खालील 04 घटक खालील पद्धतीने राबविण्याचे योजिले आहे.

1. जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावील झोपड्यांचा "आहे तेथेच पुर्निकास करणे."
2. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
3. खाजगी जमीन मालक व म्हाडा यांच्यातील संयुक्त भागिदारीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
4. अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना व्यक्तिगत स्वरूपात घरकुल बांधन्यास अनुदान देणे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातर्फे शासन अधिसूचना क्र TPB 315/CR/51/2015/UD-I दि. 23/05/2018 अन्वये म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांतर्गत म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यासाठी स्वतः नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे.

सदर नियोजन प्राधिकरण कक्षाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

१. अभिन्यास मंजुरी कक्ष / प्रधानमंत्री आवास योजना / प्रा/ म्हाडा.
२. बांधकाम परवानगी कक्ष / प्रधानमंत्री आवास योजना / प्रा/ म्हाडा

उपरोक्त कक्षांमार्फत अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीचे काम म्हाडा मध्ये सुरु करण्यात आले आहे. उपरोक्त चार घटाकांपैकी घटक क्र.2 व 3 करीताचे केंद्र शासनाकडून DPR सहीत योजनेला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव नियोजन प्राधिकरण म्हाडाकडे अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीकरीता सादर होतात. त्या अनुषंगाने अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगी कक्ष / पीएमएवाय / प्रा यांचेकडे अद्यापर्यंत 60 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 36 प्रस्तावांना बांधकाम परवानगी जारी करण्यात आली आहे, 3 प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित प्रस्तावांबाबत छाननी शुल्क प्राप्त झाल्यानंतर तसेच प्रस्तांवासंबंधित त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीविषयी पुढील कार्यवाही करण्यात येईल. म्हाडातर्फे जलतगतीने काम होण्याकरीता प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच संपुर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास

शासन निर्णय ०६.१२.२००८ नुसार वि.नि.नि. ३३(५) अन्वये म्हाडा अभिन्यासातील पुनर्विकासासाठी २.५ च.क्षे.नि. लागू करण्यात आला होता. सदर वि.नि.नि. ३३(५) अन्वये प्रामुख्याने शासनाचे खाली नमुद उद्देश होते.

१) अस्तित्वातील गाळेधारकाच्या राहणीमाना मध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास व्हावा.

२) उपलब्ध होणा-या अतिरिक्त चटई क्षेत्रफळामधून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावा.

उपरोक्त उद्देशाच्या अनुषंगाने शासनाने दि. ०६.१२.२००८ रोजी मुंबईतील म्हाडा वसाहतींना सुधरित विकास नियंत्रण नियमावली ३३(५) नुसार २.५ च.क्षे.नि. लागू करण्याची अधिसूचना जारी केली होती. सदर अधिसूचनेतील नियम क्र. ३३(५) २ C (i) व (ii) अन्वये विकास प्रस्तावासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

पर्याय (i) नुसार :- एकूण उपलब्ध चटईक्षेत्रापैकी पुनर्वसनासाठी लागणारे चटईक्षेत्र अधिक नियमानुसार दिलेले प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र याची वजावट करून उर्वरित चटईक्षेत्र म्हाडा व विकासक यांचे दरम्यान २:१ या प्रमाणात विभाजीत करावयाचे आहे, अशी तरतुद आहे. प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्धारित करतांना पुनर्विकास क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे.

पर्याय (ii) नुसार :- नियमानुसार वितरित होऊ शकणा-या एकूण चटईक्षेत्रातून अस्तित्वातील चटईक्षेत्र / वि.नि.नि. ३२ नुसार उपलब्ध होणारे चटईक्षेत्र वजावट करून उर्वरित चटईक्षेत्रासाठी म्हाडाने ठरविलेल्या दरानुसार किंमतीचा भरणा करून ते पुनर्विकासासाठी वितरित करण्यात येईल.

सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण करणेसाठी म्हाडा कटिबंध असून अधिमुल्य स्विकारणे ऐवजी तयार घराच्या स्वरूपात मोबदला घेणे अधिक हितावह असल्याने, प्राधिकरणाने ठराव क्र. ६५०७ दि. २०/०९/२०१० पूर्वी प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांना पर्याय (ii) नुसार

आकारणी करून आणि दि. २०/०९/२०१० रोजीपासून पुढे प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांमधून पर्याय (i) नुसार बांधीव गाळे घेण्याचे धोरण स्विकारण्यात आले होते.

सर्वसामान्यांसाठी परवडणा-या घरांची उपलब्धतता वाढविण्याची गरज व त्यासाठी मं. बईत म्हाडाकडे जमिनीची असलेली मर्यादित उपलब्धतता लक्षात घेता बांधकाम स्वरूपात मोबदला घेण्याचे म्हाडाचे धोरण रास्त असले तरी म्हाडाच्या सध्याच्या उपरोक्त धोरणास पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात घेता सदर धोरणात सुयोग्य सुधारणा करणे आवश्यक झाल्याने शासन स्तरावर यावर उपाययोजना करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना होऊन वि.नि.नि. ३३(५) मध्ये प्रस्तावित सुधारणांसाठी दि. २३/०५/२०१३ रोजी शासनाच्या नगर विकास विभागामार्फत अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली असून दि. १४.११.२०१३ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रस्तावित सुधारणांमध्ये खाली नमुद प्रमुख बाबींचा समावेश आहे.

- १) यापूर्वीचे चटईक्षेत्र २.५ वाढ करून उपरोक्त मर्यादा ३.०० करण्यात आहे.
- २) पुनर्वसन क्षेत्राचे किमान ३००.०० चौ.फुट व कमाल ८६०.०० चौ.फुट पर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
- ३) प्रोत्साहनात्मक क्षेत्र हे त्या वसाहतीसाठी लागू असलेल्या शिंघगणकाच्या बांधकाम दर व भूखंडाचा दर यावर आधारित करण्यात आलेला आहे.

वरीलप्रमाणे सुधारित वि.नि.नि. ३३(५) अमलांत आलेली असल्याने भविष्यात पुनर्विकास प्रस्तावात अधिमुळ्या ऐवजी फक्त हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक परवडणा-या घरांच्या संस्थेत वाढ होऊन जनतेस उपलब्ध करून देणे शक्य होईल.

विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत म्हाडा जमिनींचा /वसाहतींचा विकास/पुनर्विकास

मोकळ्या भूखंडावर विकास योजना राबविणे

- बृहनमुंबई मनपा हद्दीतील उपनगरांतील म्हाडा अभिन्यासासाठी ३.० च.क्षे.नि. पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे.
- कमीत कमी ६०% घरे अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणे बंधनकारक आहे.
- म्हाडाकडे असलेल्या वाढीव च.क्षे.नि. मुळे म्हाडा खाजगी जमिन विकत घेऊन त्यावर सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे बांधू शकते.

बृहनमुंबई मनपा हद्दीअंतर्गत म्हाडा अभिन्यासातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास

- सद्यस्थितीत मंडळाच्या मालकीच्या २००० हेक्टर जागेवर २.२५ लक्ष घरे आहेत.
- ५००० सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.
- जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ३.० च.क्षे.नि. लागू करण्यात आलेला आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांना मोठ्या आकाराच्या सदनिका मोफत देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वर्सन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये करून सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे निर्माण करण्याचा मंडळाचा उद्देश आहे.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत किंवा खाजगी विकासकामार्फत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- पुनर्विकासादरम्यान कमीत कमी ३००.०० चौ.फु. इतक्या क्षेत्रफळाची सदनिका देण्याची तरतूद आहे.
- समुह पुनर्विकासादरम्यान अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत केल्यास अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.

- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वसन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये होते.
- अस्तित्वातील गाळेधारकांना किमान ३००.०० चौ.फू. किंवा अस्तित्वातील सदनिकेल्या क्षेत्राच्या ३५% अधिकचे क्षेत्रापैकी जे जास्त असेल ते देय आहे. याव्यतिरीक्त समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकच्या क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

भूखंडाचे क्षेत्र	समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकचे क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	१५%
२ हेक्टर ते ५हेक्टर	२५%
५ हेक्टर ते १० हेक्टर	३५%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	४५%

- LR/RC नुसार विकासकास लागू असलेले प्रोत्सहनात्मक क्षेत्र

LR/RC	विकासकास लागू असलेले प्रोत्साहनात्मक क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	४०%
२ हेक्टर ते ५हेक्टर	५०%
५ हेक्टर ते १० हेक्टर	६०%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	७०%

- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वसन हिस्सा व विकासकाचा प्रोत्सहनात्मक हिस्सा वगळता उर्वरीत च.क्षे.नि. ची म्हाडा व संस्था यांचेमध्ये भागीदारी दर्शविणारा तक्ता

LR/RC	संस्थेचा हिस्सा	म्हाडाचा हिस्सा
६ व त्यापुढे	३०%	७०%
४-६ दरम्यान	३५%	६५%
२-४ दरम्यान	४०%	६०%
२ किंवा कमी	४५%	५५%

- म्हाडा हिस्सा खुल्या बाजारात सोडत पध्दतीने परवडणा-या घरांच्या स्वरूपात विकण्यात येतो.
- अस्तित्वतील गाळेधारकांना मोठ्या आकाराची घरे प्राप्त होतात तसेच इतर लाभ जसे की कॉपर्स पंड, पुनर्विकासादरम्यान भाडे इ. पुरविले जाते.
- नजिक्या काळात किमान १.० लक्ष घरे तयार करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे.

उपरोक्त धोरणानुसार प्रचलित ३३ (५) च्या पुनर्विकासाच्या धोरणास संस्थांचा प्रतिसाद कमी असल्याने, शासनाने दि. ०३/०७/२०१७ रोजी वि.नि.नि.३३(५) मधील फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दि. ०३/०७/२०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार वि.नि.नि.३३(५) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.

- १) मुळ रहिवाशयांना पुनर्वसन क्षेत्र ३००.०० चौ.फुटाएवजी ३५.०० चौ.मी. (फंजिबल शिवाय कारपेट).
- २) ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडास ४.०० च.क्षे.नि. मंजूर करण्यात आला.
- ३) ४०००.०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या सहकारी संस्थांना ३.०० च.क्षे.नि. अधिमुल्यावर आधारित उपलब्ध करून देणे. अधिमुल्याचा दर हा इमारतीची वर्गवारी तसेच LR/RC च्या प्रमाणावर खालील तक्त्यानुसार राहील.

LR/RC	अत्यल्प उत्पन्न गट/ अल्प उत्पन्न गट	मध्यम उत्पन्न गट	उच्च उत्पन्न गट
० ते २	२०%	४५%	६०%
२ ते ४	२३%	४९%	६४%
४ ते ६	२५%	५३%	६८%
६ पेक्षा जास्त	२८%	५६%	७१%

तसेच ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या सहकारी संस्थांना ४.०० च.क्षे.नि. पैकी ३.०० च.क्षे.नि. अधिमुल्यावर आधारित वितरण करणे व १.०० च.क्षे.नि. चा गृहसाठा बांधकाम खर्चाच्या मोबदल्यात म्हाडास हस्तांतरीत करणे.

महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखडा २०३४ दि. १३.११.२०१८ पासून लागू करण्यात आलेला आहे.

म्हाडा सोडत प्रक्रियामधील पारदर्शकता

सर्वसामान्य जनतेला घर देण्याचा मूळ व एकमेव हेतूने म्हाडातर्फ घरांची निर्मिती करण्यात येते. या घरांचे सोडतीद्वारे वितरण करण्यात येते. सोडतीमध्ये विनिमयातील तरतुदीनुसा समाजातील विविध घटकांना आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

म्हाडामार्फत काढण्यात येणारी सोडत ही संपूर्ण पारदर्शक प्रकारे काढण्यात येते. या सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने वेळोवेळी अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केलेल्या आहेत.

- म्हाडाची सोडत ही सर्वसामान्यांच्या समोर काढण्यात येते. सोडतीमध्ये सर्व अर्जदारांना/जनतेला सहभागी होता येते.
- सोडत प्रक्रिया ही ओळर साईट कमिटीच्या देखरेखीखाली राबविण्यात येते.
- सोडत प्रक्रियेसाठी संपूर्णपणे अद्यायावत संगणकिय प्रणालीया वापर करण्यात येतो.
- सोडतीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर ही IIT कडून पडताळणी करण्यात आली आहे.
- सोडत ही योजना निहाय व आरक्षण गट निहाय काढण्यात येते.
- सोडतीची जाहिरात ही जास्तीत जास्त वृत्तपत्रांमध्ये देण्यात येते तसेच वत्त्वाहिन्यांना सोडतीची व जाहिरातीची माहिती देऊन त्याद्वारे सर्व सामान्यांना जाहिरातीची माहिती पोचण्यात येते.
- जाहिरातीची संपूर्ण माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.

- म्हाडाच्या संकेत स्थळावर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक, सदनिकांचे ठिकाण, किंमत, क्षेत्रफल याबाबतची माहिती तसेच योजनेचे स्थळदर्शक नकाशे यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.
- सोडत काढण्यापूर्वी अर्ज भरण्याकरिता बँकेची नियुक्ती करण्यात येते. बँकेमार्फत अर्ज स्विकृत करून घेतले जातात.
- सोडतीमध्ये पारदर्शकता आणखी वाढविण्याच्या दृष्टिने सोडती आधी अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातात.
- सोडतीत सहभागी होणा-या अर्जदाराने स्वतःच्या पॅनकार्ड नंबर अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले. पॅन क्रमांक संगणकीय प्रणालीद्वारे UTI Server द्वारे पडताळून घेण्यात येतो.
- अर्जदारांकडून भरलेल्या सर्व माहितीची सोडतपूर्व छाननी करण्यात येते.
- सोडत काढण्यापूर्वी सोडतीसाठीचा सर्व डाटा म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर अर्जदारांकडून आक्षेप असल्यास ते मागवून त्यांची पुर्तता करण्यात येते.
- सोडतीचे थेट प्रेक्षण करण्यासाझी वृत्त वाहिन्यांना सोडतीत स्थान देण्यात येते. तसेच सोडत म्हाडा वेबसाईट वर रिअलटाईम दाखविण्यात येते.
- सोडत झाल्यावर लगेचच विजेत्यांची नावे संकेत स्थळावर जाहिर करण्यात येतात.
- सोडतीत अयशस्वी अर्जदारांनी अनामत रक्कम त्यांनी अर्जात नमूद केलेल्या बँक खाते क्रमांकावर लगेचच ऑनलाईल परत करण्यात येते.
- वेळोवेळी पात्र / अपात्र अर्जदारांचे नाव म्हाडा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- सोडतीनंतर अर्जदारांना सुचनापत्रे देऊन पात्रता ?सिद्ध करण्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्यात कळविले जाते.

- कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी प्राधिकृत अधिका-यांची नियुक्ती केली जाते. प्राधिकृत अधिकारी अर्जदाराच्या कागदपत्रांची तपासणी करून म्हाडाच्या नियमानुसार अर्जदारांना पात्र अथवा अपात्र ठरवतात. पात्र अर्जदारांना घरांचे वितरण करण्यात येते.
- अपात्र अर्जदारांना पात्रातेची एक संधी म्हणून अपिल अधिक-यांकडे अपिल करता येते. अपिलामध्ये अपात्र अर्जदारांना स्वतः उपस्थित राहून स्वतःच्या पात्रातेचा दावा करता येते. त्यामध्ये पात्र झालेल्या अर्जदारांना सदनिका वितरण करण्यात येते.
- अपिलामध्ये अपात्र झालेल्या अर्जदारांची अनामत रक्कम परत करून प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना वितरणाची संधी दिली जाते.
- संपुर्ण वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिल्लक सदनिकांचा समावेश पुढील सोडतीत करण्यात येतो.

प्रकरण-१८

राजीव गांधी निवारा योजना

राज्यातील ग्रामीण भागातील दारीद्र रेषेच्यावरती असणार यात सेच स्वतःचे पक्के घर बांधता येतनाही अशा कुटुंबाना स्वतःचे पक्के घरबांधण्यासाठी शासनाने शासननिर्णय क्र.गृनिधो-२००५/प्र.क्र.२४/गृनिधो-१ दि. ०१ नोव्हेंबर २००६ रोजी निर्णय घेतला.

सदर योजने अंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५० चौरस क्षेत्रफळाचे रुपये ५००००/-किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन ५०००/- रुपये बंकेत जमा करावयाचे आहे व ४५०००/-रुपये कर्ज स्वरूपात बकेकडुन घ्यावयाचे आहे. बकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज ९८क्के दराने शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे. यायोजने अंतर्गत ५०००० घरे बांधण्याचे उद्दीष्ट होते.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ (सुधारीत)

सदर योजना शासन निर्णय क्र.गृनिधो-१/प्र.क्र.९२/गृनिधो-१ दि २७ आगष्ट २०००८ अन्वये प्रती घरकुल १०००००/-रुपये किमतीचे १२५००० घरकुले बांधण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आली. सदर योजने अंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५० चौरसक्षेत्रफळाचे रुपये १०००००/- किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन १००००/- रुपये बंकेत जमा करावयाचे आहे व ९००००/-रुपये बकेकडुन घ्यावयाचे आहे. बकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज स्टेट बक आफ इडियाच्या P.L.R. (PrimeLendingRate) वजा ३८क्के किंवा कमाल १०८क्के यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे सरळ व्याजाने येणारी रक्कम शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे.

या योजनेअंतर्गत फक्त म्हाडाने हमी घेतलेल्या व बँकांनी वितरीत केलेल्या कर्जावरील व्याज म्हाडाने बँकांना दयावयाचे आहे. लाभधारकाने कर्जाच्या परतफेडीच्या कार्यवाहीत कुचराही केल्यास व सबंधीत बकेने लाभधारकावर कर्जवसुलीसाठी कारवाही केल्यास लाभधारक स्वतः जबाबदार राहील. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ रु.४५०००/- कर्जस्वरूपात देण्यात येत होतीजी पुढे सुधारित होऊन राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ (सुधारीत) कर्ज स्वरूप रक्कम रु.९००००/- करण्यात आली. सदर योजनेसाठी शासनाने ८.५ लक्ष निधी म्हाडास उपलब्ध करून दिलेला आहे व म्हाडाने विभागीय मंडळांअंतर्गत बँकांना २०१०-२०११ ते जून-२०२० पर्यंत एकुण रु. ७३४०.३३ लक्ष निधी वितरीत केलेला आहे.

प्रकरण १९

प्रधानमंत्री आवास योजना

देशाला स्वातंत्र्य मिळून सन 2022 पर्यंत 75 वर्षे पूर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेउन पंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने दि. 25/06/2015 रोजी सर्वांसाठी घरे या अभियांनांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यान्वित करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरिता लागू केली आहे. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने "प्रधानमंत्री आवास योजनेची" राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडुन दि. 9 डिसेंबर, 2015 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येऊन प्रथम यात 51 शहरांचा समावेश करण्यात आला. तद्दनंतर ही योजना महाराष्ट्र राज्यामधील 391 शहरांना लागू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.

- १) जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे (ISSR).
- २) कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (CLSS)
- ३) खाजगी भागीदारीव्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (AHP)

४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींव्हारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. (BLC)

या योजनेतील घटक 1, 3 व 4 साठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण / म्हाडा तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगरपालिका /नगरपंचायती) संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरीता दिनांक 09/11/2017 च्या शासन निर्णयानुसार आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (Directorate Municipal Administration) यांची राज्यसुकाणु अभिकरण म्हणुन नियुक्ती केली आहे. तसेच घटक 2 साठी (कर्ज संलग्न व्याज अनुदान) राज्यस्तरीय बँकस समिती (हुडको, एन.एच.बी) सुकाणु अभिकरण आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने खालील सवलती मंजुर केलेल्या आहेत.

- शासकीय जमिनी रु. 1/- प्रती चौ.मी. या नाममात्र दराने वितरीत करणे (शासन निर्णय दिनांक 19/09/2016)
 - मोजणी शुल्कात 50% सवलत. (आदेश निर्गमित)
 - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना / लाभार्थींना वाटप करण्यात येणा-या 30 चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकेसाठी केवळ पहिल्या दस्ताला मुद्रांक शुल्कातुन सवलत देण्यात आली असून रु. 1000/- इतके निश्चित करण्यात आले आहे.
 - महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील योजनांना राज्यात अंमलबजावणी करणेबाबत दिनांक 11.01.2018 रोजी आदेश निर्गमित केला आहे.
१. केंद्रिय मान्यता व संनियंत्रण समितीने (CSMC) 959 योजनेमध्ये एकुण 11,61,274 घरकुले (एकुण 9,78,579 EWS घरकुले) मंजुर केलेले आहेत. तसेच घटक क्र. 2 कर्ज संलग्न व्याज अनुदान (CLSS) अंतर्गत 1,67,644

लाभधारकांना लाभ मिळालेला आहे. असे एकूण घटक 1 ते 4 अंतर्गत 13,28,918 घरकुलांना मंजुरी प्राप्त आहे.

१. परिशिष्ट - १

२. प्रधानमंत्री आवास योजनेचा घटकनिहाय मंजुर प्रकल्पांचा तपशील

घटक क्रमांक	घटक	प्रकल्पांची संख्या	EWS घरे	LIG घरे	MIG घरे	HIG घरे	एकूण घरे
1	ISSR	७	४,१४७	०	०	०	४,१४७
	ISSR(SRA)	४	२,१८,६२८	०	०	०	२,१८,६२८
3	AHP	१४०	३,०८,४२९	१,२४,७१९	१६,९८६	१,०२६	४,५१,१५२
	PPP/AHP	११७	२,११,८७८	३९,९२४	०	०	२,५१,८०२
	JNNURM Unallotted DUs	१	२९,९५२	०	०	०	२९,९५२
4	BLC	७३९	२,१८,९१०	०	०	०	२,१८,९१०
	Total	१००८	९,९१,९३६	१,६४,६४३	१६,९८६	१,०२६	११,७४,५९१
2	CLSS*	(Source PMAY-MIS as on २९.०६.२०२०)					२,४९,०६६
	Grand Total	१००८	९,९१,९३६	१,६४,६४३	१६,९८६	१,०२६	१४,२३,६५७

प्रकरण - २०

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (आय.एच.एस.डी.पी.)

10.59 जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाचा (फलंगशीप) शहर आधुनिकीकरणाबाबतचा कार्यक्रम आहे. नागरी गरीबांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने झोपडपट्ट्यांचा एकात्मिक विकास घडविणाऱ्या प्रकल्पातंतर्गत निवारा, मूलभूत सेवा आणि इतर संबंधित नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा जवाहरलाल राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानातंतर्गत असणाऱ्या शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या दोन घटकांना मुख्य उद्देश आहे.

10.59.1 शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा ही योजना बृहन्मुंबई, मीरा-भायंदर, ठाणे, कल्याण-डोँबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, नांदेड या 9 महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर या 1 नगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे.

10.59.2 एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या योजनेतंतर्गत शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा कार्यक्रमातंतर्गत सामाविष्ट असलेल्या महानगरपालिका वगळून, 85 शहरांमध्ये 119 प्रकल्पाव्दारे राबविण्यात येत आहेत. शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती तक्ता 10.55 मध्ये दिली आहे.

तक्ता 10.55 जवाहरलाल नेहरु शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा आणि एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती

राज्य	कार्यक्रम	मंजूर प्रकल्प	प्रकल्पाची एकूण किंमत (रु.कोटी)	घरकुल संख्या		
				घरकुल लक्ष्य	बांधण्यात आलेली घरकुले	प्रगतीपथावर असलेली घरकुले
महाराष्ट्र	1)शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा (BSUP) 2) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम	53 119	4169.60 1903.54	97147 77885	82019 58288	10279 9920

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम

मा. पंतप्रधान यांनी दि. 03/12/2005 रोजी “जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम” ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गृहनिर्माण व मुलभूत सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. “शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP) व “एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम” (IHSDP) हे कार्यक्रम जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमाचे उप कार्यक्रम असून बीएसयुपी ही योजना 14 शहरांकरिता व

आयएचएसडीपी ही योजना 233 शहरांकरिता लागू होती. परंतु BSUP योजना 10 शहरात व IHSDP योजना 84 शहरात राबविण्यात आली आहे. या योजनेचा वाढीव कालावधी मार्च 2017 ला समाप्त झालेला आहे.

अ) शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP)

ही योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत 10 शहरांमध्ये (पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नांदेड, मुंबई, ठाणे, मिरा-भाईदर, कल्याण-डोंबिवली, कुळगाव-बदलापुर,) लागू आहे. पायाभुत सुविधांचे प्रकल्प तसेच गरिबांसाठी मुलभूत सुविधांसह घराचे बांधकाम यांचा या योजनेत समावेश आहे.

1. केंद्र व राज्य शासनाच्या निधिच्या उपलब्धतेचे प्रमाण पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शासन	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	50	30	9	11
बाह्य सुविधा	50	25	25	0

2. मंजूर योजनेचा तपशिल (रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि. 17/09/2015 च्या मंजूरीनुसार	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा (ULB व लाभार्थी हिस्सा वगळून)
(53 प्रकल्प)	97147	4169.60	2082.96	699.183

3. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक सद्यस्थिती

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि.17/09/2015 च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतीपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
(53 प्रकल्प)	97147	82019	10279	1735.95	746.48	4261.09

4. योजना राबविण्यास अपेक्षित प्रगती साधताना निर्दर्शनास आलेले मुद्दे (स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अहवालानुसार)

- 4.1 बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध
- 4.2 समुह पृष्ठतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विराध.
- 4.3 जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- 4.4 आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- 4.5 बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता
- 4.6 महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.

5. राज्य शासनाने योजना परिणामाकरक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय

- 5.1 पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- 5.2 आगाऊताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय.
- 5.3 दरवाढीमुळे लागण-या निधीच्या पूर्ततेसाठी 2.5 एफएसआय व त्यापैकी 25% वाणिज्य वापरास परवानगी.
- 5.4 कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- 5.5 पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रस्तावास अनुमती.

ब) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (IHSDP)

आयएचएसडीपी ही योजना 10 लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरांसाठी आहे. सदर योजना महाराष्ट्रातील 84 शहरांमध्ये राबविण्यात आली आहे.

१. केंद्र व राज्य शासनाच्या निधीची उपलब्धता पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शास	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	80	9	0	11
बाह्य सुविधा	80	20	0	0

२. मंजुर योजनेचा तपशिल

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजुर कार्यक्रम	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा (ULB व लाभार्थी हिस्सा वगळून)
119 प्रकल्प (84शहरे)	77885	1903.54	1160.20	485.87

३. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक स्थिती (जुले - 2019)

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि.17/09/2015 च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतिपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
119 प्रकल्प	77885	58288	9920	1084.48	218.48	1412.85

४. योजनेच्या मंद प्रगतीची कारणे

(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहवालानुसार)

- ४.१ बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.२ समुह पृष्ठतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.३ जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- ४.४ आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- ४.५ बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता.
- ४.६ महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.
- ४.७ न.प.स मोठे प्रकल्प राबविण्याचा अनुभव नसणे.

५. राज्य शासनाने योजना परिणामकारक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय

- ५.१ पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- ५.२ आगाऊ ताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय. (19 जानेवारी 2009 व 18 फेब्रुवारी 2011)
- ५.३ राज्य शासनाने प्रती घरकुल किंमत 1.25 लक्ष (केंद्राच्या मंजूर घरकुल किंमत 80,000/100,000 च्या उपरोक्त) प्रमाणे अतिरिक्त रक्कम उपलब्ध केली.
- ५.४ आयएचएसडीपी योजना पूर्ण करण्याकरिता घरकुल घटकाकरीता रु. 1.25 लक्ष पासून रु. 2 लक्ष मर्यादेपर्यंत अनुदान देण्याबाबत शासन निर्णय दि. 28/01/2014 जारी.
- ५.५ दरवाढीमुळे लागणाऱ्या निधीच्या पूर्ततेसाठी 2.5 एफएसआय व त्यापैकी 25% वाणिज्य वापरास परवानगी.
- ५.६ कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- ५.७ पी.पी.पी प्रस्तावास अनुमती.

प्रकरण - २१

राजीव आवास योजना

केंद्र शासनाने प्रस्तावित राजीव आवास योजनेची मार्गदर्शक तत्वे मे २०११ मध्ये जाहिर केलेली होती. या योजनेतर्गत प्रत्येक नागरिकास मुलभूत सुविधा व घरे पुरविणे व झोपडपट्टी मुक्त शहरे करण्याचे उद्दीष्ट आहे.

केंद्र शासनाने राजीव आवास योजनेचे सुधारीत मार्गदर्शक तत्वे सप्टेंबर २०१३ मध्ये निर्गमित केलेलीआहेत. या योजनेचा कालावधी २०१३-२०२२ पर्यंत आहे.

आर्थिक सहाय्य ५ लक्ष व अधिक लोकसंख्या असेलेल्या शहरांसाठी ५०:५० व ५ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असेलेल्या शहरांसाठी ७५:२५ आहे.

झोपडपट्टी पुर्नवसन पुढीलपध्दतीप्रमाणे प्रस्तावित आहे:

१. नवीन घरकुले- ज्या झोपडपट्टी धारकांकडे पक्की घरे नसतील त्यांना चटई क्षेत्र २१-२७ चौ.मी.असलेले व स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची तरतुद असलेली दोन खोल्या,स्वयंपाक घर,नहाणी घर व शौचालय असलेले घर प्रस्तावित करता येते.
२. वाढीव घरे -आहे त्या झोपडपट्टीतील घरांची सुधारणा करणे. केंद्राचे सहाय्य चटई क्षेत्र २१-२७ चौ.मी. पर्यंत मर्यादित असेल .
३. भाडे तत्त्वावरील घरे - झोपडपट्टी धारक , मजूर , अस्थायी लोकसंख्येसाठी सदर घरे प्रस्तावित करता येतील. घरांचे चटई क्षेत्र १६ -२० चौ.मी. पर्यंत असावे.

अँफोरडेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप (ए एच पी) योजना :

या योजनेअंतर्गत वाढीव प्रमाणात परवडणारी घरे पुरविणे प्रस्तावित आहे. केंद्राचे सहाय्य आर्थिक दृष्ट्या दुबल गटांसाठी ४०चौ.मी. आकाराच्या घरांपर्यंत रु.७५,००० प्रति घरकुल देण्यात येईल. प्रकल्प किमान २५० घरकुलांचा असावा. तसेच प्रकल्पात किमान ६० टक्के FSI ६० चौ.मी.- चटई क्षेत्र पेक्षा कमी घरांचे असणे गरजेचे आहे.

४. राज्य शासनाने राजीव आवास योजना राबविण्यासाठी महाराष्ट्रात खालील ४६ शहरांची निवड केली आहे.

मुंबई, ठाणे , कल्याण डोंविवली, नवी मुंबई , मिरा भाईदर, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, वसई -विरार, पुणे , पिंपरी -चिंचवड, कोल्हापूर , सांगली ,सोलापूर, नाशिक ,मालेगाव , अहमदनगर, औरंगाबाद , लातूर, चंद्रपूर ,अमरावती, अकोला, जळगाव, नागपूर, धुळे ,नांदेड-वाघाळा, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, नंदुरबार, रत्नागिरी , बार्शी , इचलकरंजी, अचलपूर, बीड, गोंदिया, सातारा, जालना, वर्धा, यवतमाळ, परभणी , भंडारा, बुलडाणा, उस्मानाबाद,गडचिरोली,हिंगोली आणि वाशिम.

२. राजीव आवास योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यात होणे प्रस्तावित आहे :
झोपडपट्टी मुक्त शहर आराखडा तयार करणे व झोपडपट्टी पुर्नवसनासाठी विस्तृत अहवाल तयार करणे.

झोपडपट्टी मुक्त शहर आराखडा तयार करणे साठी खालील कार्याचा समावेश आहे.

- a) Survey of Slums-Notified & Non-Notified.
- b) Mapping of Slums Using the State of art technology.
- c) Integration of geo-spatial & socio-economic data.
- d) Identification of development model for each Slum.

३. योजनेसाठी विविध शिर्षाखाली वितरीत करावयाचा निधी

प्रकार वर्ग	सन २०११ च्या जतनगणनेनुसार शहरे/नागरी संकुलांचे प्रकार	घटक	हिस्सा			
अ गट	५ लक्ष व अधिक लोकसंख्या असेलेली शहरे/नागरीसंकुले		केंद्र (०%)	राज्य (०%)	मनपा (०%)	लाभार्थी (०%)
		घरकुल	५०	२५		२५
		बाह्यसुविधा	५०	२५	२५	०
ब गट	५ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे/नागरीसंकुले	घरकुल	७५	१५	-	१०
		बाह्यसुविधा	७५	१५	१०	०

प्रकरण -२२

विशेष नियोजन प्राधिकरण, नविन चंद्रपूर

1. प्रस्तावना :

नविन चंद्रपूर शहराच्या विकास योजनेस म्हाडातर्फे फक्त सार्वजनिक गृहनिर्माण योजनांसाठी व मुख्य सार्वजनिक सुविधा जसे मुख्य रस्ते, विकास केंद्रे, बगीचा, खेळाचे मैदान, शैक्षणिक सुविधा व कार्यालयासाठी राखीव असलेल्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे व म्हाडा उपरोक्त सुविधांचा विकास करणार आहे. यासाठी 238.08 हेक्टर जमिनीचा अंतर्भाव असून या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरु आहे. तथापी यानंतर मा.उपलोकायुक्त यांनी एका प्रकरणात बगीचा, खेळाचे मैदान, पार्क व स्मशानभूमी या जागांचे देखील म्हाडाने भूसंपादन करावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपरोक्त जागे व्यतिरिक्त 45.99 हेक्टर जागेचे भूसंपादन मंडळास करावे लागणार आहे.

2. प्रकल्पाची अंदाजित किंमत व झालेला खर्च :

नविन चंद्रपूर प्रकल्पाची मंजूरीचे वेळची अंदाजित किंमत रु. 107.00 कोटी होती. नविन चंद्रपूर विकास योजनेसाठी सन 1998 ते मार्च 2020 अखेर पर्यंत शासनाकडून रु.66.09 + 52 + 40.41 + 22.70 + 65.19 + 30 = 276.39 कोटी व प्राधिकरणाकडून रु. 77.78 कोटी असा एकुण रु. 354.17 कोटी निधी प्राप्त झाला असून त्याचा नविन चंद्रपूर येथील विकासाच्या कामासाठी झालेला विनियोग खालील प्रमाणे आहे.

1.	जमिनीचा मोबदला	137.97 कोटी
2.	रस्ते विकासाची कामे	88.97 कोटी
3.	विद्युत पुरवठयाची कामे	9.72 कोटी
4.	पाणीपुरवठयाची कामे	41.14 कोटी
5.	इरई नदीवरील पुलाचे काम	65.18 कोटी
6.	मलनिसःरण व्यवस्था	1.84 कोटी
7.	इतर किरकोळ खर्चे (देखभाल व दुरुस्ती)	4.88 कोटी
8.	आस्थापना खर्चे + पीएमसी	6.31 कोटी
	एकूण	356.01 कोटी

नविन चंद्रपूर प्रकल्पाची चालू दरसूची नुसार सध्याची अंदाजित किंमत रु. 425 कोटी येते.

3) भूसंपादनाची सद्यास्थिती :

विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्रापैकी म्हाडातर्फे मुख्य रस्त्याखालील जमिन 46.56 हैक्टर, विकास केंद्रासाठी 22.00 हेक्टर व पब्लीक हाऊसिंगसाठी 58.18 हेक्टर हॉस्पीटलसाठी व शाळेसाठी 6.07 हेक्टर, बगीचा खेळाचे मैदानसाठी 48.72 हे. अशी एकूण 190.32 हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. तसेच मुख्य रस्ते, विकास केन्द्रे, म्हाडा कॉम्प्लेक्स व हॉस्पीटलसाठी 60.785 हेक्टर जमिनीचे संपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आले आहेत.

भूसंपादनाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	आरक्षणाचे नांव	विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्र (हे.)	संपादित केलेले क्षेत्र (हे.)	संपादनासाठी प्रस्ताव सादर केलेले क्षेत्र (हे.)	प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम (रु.कोटी)
1	मुख्य रस्ते	58.93	46.56	12.37	17.0
2	विकास केंद्र	46.32	22.00	24.32	10.00
3	पब्लीक हाऊसिंग	58.18	58.18	-	25.00
4	म्हाडा कॉम्प्लेक्स	40.31	8.97	31.34	9.0
5	हॉस्पीटल व माध्यमीक शाळा	6.07	6.07	-	0.46
6	बगीचा,पार्क,खेळाचे मैदान,बरीयल ग्राऊंड इ.	48.72	48.72	-	44.56
7	संपादनासाठी सादर केलेल्या प्रस्तावाकरिता मोबदला रक्कम	-	-	-	13.97
	एकूण	258.53	190.50	60.03	119.99

वरीलप्रमाणे 68.03 हे. जागेचे भूसंपादन म्हाडास करावयाचे असून यामध्ये मौजा कोसारा, दाताळा, खुटाळा व पडोली यांचा अंतर्भाव असून भूसंपादनाबाबत प्रस्ताव माननिय जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर केले आहे.

4) नविन चंद्रपूर येथील गृहनिर्माण योजना :

नविन चंद्रपूर येथील पब्लीक हाऊसिंगसाठी आरक्षीत असलेल्या आरक्षण क्र.114 व 134 येथील म्हाडाच्या ताब्यातील जागेवर आतापर्यंत 596 अल्प उत्पन्न गट गाळयाचे बांधकाम पूर्ण झालेले असून गाळे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत 106 सदनिका या योजनेचे काम मे-2015 मध्ये पूर्ण झाले असून गाळे वाटप पुर्ण झाले आहे. तसेच साईट क्र.134 वर मध्यम उत्पन्न गटांतर्गत 100 सदनिका (Stilt+2) या योजनेचे काम सन 2018 मध्ये पूर्ण झालेले असून गाळेवाटपाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साईट क्र. 124 मध्ये 168 अत्यल्प उत्पन्न गट, 24 मध्यम उत्पन्न गट , 20 दूकाने व 10 कार्यालयीन कक्ष व साईट क्र. 125 वर 96 अत्यल्प उत्पन्न गट, 36 मध्यम उत्पन्न गट, 8 दूकाने व 4 कार्यालयीन कक्ष या योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असून गाळेवाटपाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

प्रस्तावित योजना : मध्यम उत्पन्न गटांतर्गत 214 सदनिका (Stilt+3) या योजनेला प्राधिकरणातर्फे प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून तांत्रीक मंजुरी व प्रारूप निविदा मंजुरी सुद्धा प्राप्त झालेली आहे. परंतु मागणी अभावी सदर योजनेचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

5) मुख्य रस्ते :

नविन चंद्रपूर सिमेतील 1391.71 हेक्टर जमिनी अंतर्गत प्रथम टप्प्यात 40.412 कि.मि. लांबीचे डी.पी. रस्ते, पावसाळी गटारे, सी.डी. वर्कस व नाल्यावरील लहान पूल इत्यादि कामाचे सर्वेक्षण करणे, प्रशासकीय मंजूरीचे व तांत्रिक मंजूरीचे अंदाजपत्रक तयार करणे,प्रारूप निविदा तयार करणे, विकास कामाची देखभाल करणे इ. कामे करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती प्राधिकरणाच्या मंजूरीने विविध पद्धतीचा अवलंब करून नागपूर मंडळाने केली. यानुसार सदर कामास मा.मुअ/प्रा यांचे पत्र क्र./MH/CE/EE-II/NB-३७८/१९१७/०८/दिनांक.24.10.2008

अन्वये रु.121.35 कोटी या रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सदरहु कामे जून 2012 मध्ये पूर्ण झाले आहे.

6) पाणीपुरवठा :

नविन चंद्रपूर करिता बाह्य पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने रु. 24.00 कोटी रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी चंद्रपूर शहरालगत 15 कि.मि.दुर धानोरा या नदीवर Jacwell बांधून पाईपलाईनव्हारे हे पाणी आणावयाचे प्रस्तावीत होते त्यानंतर चार उंच टाक्या बांधून पाण्याच्या टाकीव्हारे नविन चंद्रपूरला पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत होते. यापैकी प्रथम टप्प्यात सेक्टर-4 येथे पाणीपुरवठा करण्याचे दृष्टीने एक 20.00 लक्ष लिटर क्षमता असलेली टाकी, जलवाहीनीचे व पंपीग मशीनरीचे काम पुर्ण झाले आहे.

या टाकीमध्ये एमआयडीसीच्या ESR मधून पाणी घेवून या टाकीव्हारे सेक्टर-4 ला एमआयडीसी सोबत करारनामा करून पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. एमआयडीसीचा पाण्याचा दर रु. 14.00 प्रती घन मिटर असल्यामुळे मंडळाला स्वतःची पाणीपुरवठा योजना करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,चंद्रपूर यांचे मार्फत सदर योजना पुर्ण ठेव तत्वावर राबविण्याबाबत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सदरहू योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

7) बाह्यविद्युतीकरण :

नविन चंद्रपूर येथील मौजा कोसारा,पडोली,दाताळा व खुटाळा या चार गावाच्या वसाहतीला विद्युत पुरवठा करण्याचे प्रस्तावीत असून या करिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नागपूर यांना अंदाजपत्रक तयार करण्याकरिता कळविण्यात आले आहे.त्याकरिता एमएसईडीसीएल चंद्रपूर च्या अधिका-यांसोबत मोक्याची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. सदर अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर 15 टक्के सुपरक्षिजन चार्जस भरून हे काम म्हाडातर्फे करावयाचे आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीव्हारे सबस्टेशन व इतर कामाकरिता रु. 9.64 कोटी रुक्कमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्राप्त झाली असून पारेषण कंपनीव्हारे प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार नागपूर मंडळाने रु. 9.64 कोटीचा भरणा दि. 31.3.2009 रोजी केलेला आहे. सदर काम पारेषण कंपनी मार्फत पुर्ण झालेले आहे.

8) मलनिसःरण व्यवस्था :

नविन चंद्रपूर शहरातील मलनिसःरण व्यवस्था करण्यासाठी प्राधिकरणाचे पत्र क्र. एमएच/मु.अ.2/न.क्र.702/583/16 दि. 30/9/2016 अन्वये रु.7563.07 लक्ष रकमेच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून मुख्य अभियंता – 2 /प्रा.यांचे पत्र क्र. एमएच/मु.अ.2/का.अ.2/प्रा./न.क्र.702(भाग – 2)120/2019 दि.7/3/2019 अन्वये रु. 5329.22 लक्ष रकमेच्या इ-निविदा कागदपत्रांना मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार सदर काम मे.इगल इन्फ्रा इंडिया लि.या यंत्रणेमार्फत प्रगतीपथावर आहे.

नविन चंद्रपूर येथील विकास कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या दृष्टीने विकासाच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी प्रथम म्हाडाने खर्च करावा व त्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. राज्य शासनाकडून गृहनिर्माण विभागाला जस्जसा नियतव्यय मंजूर केला जाईल तसेतशी म्हाडाने केलेल्या खर्चाची गृहनिर्माण विभागाकडून प्रतीपुर्ती केली जाईल, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आल्याचे मा.सचिव (गृहनिर्माण) यांचे पत्र क्र.बैठक-2008/प्र.क्र.26/भाग-2/गृनिधो-1, दिनांक. 6 ऑगस्ट 2008 अन्वये कळविण्यात आले.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने प्राधिकरणातर्फे नविन चंद्रपूर येथील मुख्य रस्ते, गटारे व लहान पुल इ. रु.71.40 कोटीच्या कामास मंजुरी मिळाली असून सदर काम पूर्ण झाले आहे व पाणीपुरवठयाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुर्ण ठेव तत्वावर प्रगतीपथावर आहे. तसेच उर्वरीत विकास कामे जसे की, बाह्य विद्युत पुरवठा, मलनिसःसारणाची कामे निधी उपलब्धतेनुसार पुर्ण करण्याचे नियोजन आहे. या

उर्वरित विकास कामाकरिता व सुधारीत प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधिकरणातर्फे मे. दाराशॉ कंपनी यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे. नविन चंद्रपूर येथील भूसंपादन व बाह्यकामाकरीता प्राधिकरणातर्फे मार्च 2020 अखेर पर्यंत एकूण रु. 356.01 कोटी खर्च झाला असून शासनाकडून प्राप्त रु. 276.39 कोटी वजा करता उर्वरित रु. 79.62 कोटी रकमेची प्रतीपुर्ती वरील निर्णयानुसार शासनातर्फे होणे आवश्यक आहे.

प्रकरण - २३

एम्प्रेस मिलच्या जमिनीवरील प्रस्तावित योजना

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सुभाष रोड , नागपूर येथील एम्प्रेस मिल क्र ५ .ची जमिन महाराष्ट्र राज्य हातमाग वस्त्रोदयोग मंडळाकडून रु २४.१३ .कोटीत विकत घेतली या . २००३/०९/३० .जागेचा ताबा दिरोजी घेण्यात आला ही जमिन नागपूर शहराच्या मध्यभागी असून . गृहनिर्माण योजनेकरीता आवश्यक असलेल्या सर्व बाह्यसुविधा उपलब्ध असल्यामुळे मंडळाने सदरच्या जमिनीवर उच्च व मध्यम उत्पन्न गटांतर्गत बहुमजली इमारतीतील सदनिका बांधण्याची योजना हाती घेतलेली आहे.

सदर जागेचे स्थान व महत्व लक्षात घेता जागेचा पुण्यंणे वापर होणे व नविन अत्याधुनिक पध्दतीच्या नकाशे तयार करण्याच्या दृष्टीने खाजगी / घरांची संकल्पना (मंजूर अभिन्यासातील) . संकल्प क्रिएशन्स यांची प्राधिकरणाने मंजूरी दिल्यानुसार नेमणुक केली होती . वास्तुशास्त्रज्ञ मे त्यानुसार वास्तुशास्त्रज्ञ यांनी नियोजन करून नियोजनाच्या अभिन्यासाला नागपूर महानगर पालिकेने दि २०१०/०५/१७ .रोजी मंजूरी दिली.

सदर योजनेत मिळणारा इतका चर्टई निर्देशांक याचा विचार करता सर्व भूखंडावर २.५ रहीवासी योजना राबविणे तसेच सामाईक सुविधा अंतर्गत शॉपिंग सेंटरची निर्मिती करण्यात येणार '' .आहेम्हाडा सिटी '' गृहनिर्माण प्रकल्पात एकूण सदनिकांचा समावेश असून त्यापैकी १४४६ मध्यम उत्पन्न गटांतर्गत आहेत ५००

- प्रथम टप्प्यात भूखंड क्र ५ .व १६९.४२ .सदनिकांच्या बांधकामाकरीता रु ५०० वर द्यकोटीच्या रकमेस दि २०११/१२/१७ .रोजी प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली ३२० सदनिकांपैकी ५०० एकूण . ५ . सदनिकांचे बांधकाम पुर्ण झाले असून त्यापैकी भूखंड क्रवर बांधण्यात आलेल्या इमारत क्र १ . करीता स्थानिक प्राधिकरण नागपूर महानगरपालिका /, नगर रचना विभाग यांचे द्वारे दि २०१९/०९/०९ . रोजी ''भोगवटा प्रमाणपत्र'' प्राप्त झाले असून सदर इमारतीतील सदनिका वाटपाचे काम प्रगतीपथावर आहे ६ . सदर योजने अंतर्गत भूखंड क्र .वर बांधण्यात आलेल्या इमारत क्र २ .चे बांधकाम पुर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे यांचेद्वारे सदर इमारतीचे .एल.सी.आर.व्ही.आय . योजनेचे मुळ कंत्राटदार मे . बांधकाम पुर्ण न केल्यागेल्यामुळे उर्वरीत तसेच दुरुस्तीचं काम ''विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन'' या कंपनीस देण्यात आले असून कार्यकारी अभियंता १-, नागपूर मंडळ यांचे पत्र क्र .''No.EE-I/NB/MHADACITY/१०७/२०२०'', दिनांक अन्वये कामाचे कार्यादेश देण्यात आले २०२०/०७/१४

सदर इमारतीस अद्याप भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले नसून .आहे ते होताच सदनिका वाटपाची प्रक्रीया मंडळाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे . सदर योजनेची करारनाम्याप्रमाणे अंदाजीत किंमत रु . ५६.००
इतकी कोटी होती.

- अभिन्यासातील भूखंड क्र १.ते शिर्के कंस्ट्रक्शन .जी.बी . वरील खालील नमूद केलेली काम मे ६ या .लि.टेक्नालॉजी प्राकंपनीस पुर्वचित इमारत घटकांचा वापर करून बांधकाम टर्न की तत्वावर- सदर कंपनीस . चे पत्रान्वये मजूरी प्रदान केली आहे २०१४/०६/१० देण्याकरीता प्राधिकरणाने दिनांक २०१४/०८/२१ .दिच्या पत्रान्वये प्रथमचरणात एकूण (२२४+१२०+२३६) ५८०/५२४ पैकी ११२६ सदनिकांचे अंदाजीत रु ५ .भूखंड क्र . कोटी इतक्या रकमेचे काम देण्यात आलेले आहे ६७.०० .व ६ २०१६/०१/०७ . सदनिकांच्या बांधकामाकरीता दि २३६ वरीलरोजी व भूखंड क्र २ .वरील २२४ ४+३ . सदनिका बांधण्याकरीता तसेच भूखंड क्रवरील . सदनिकांच्या बांधकामाकरीता दि १२० २०१६/०१/२०रोजी मेशिर् .जी.बी .के कंस्ट्रक्शन टेक्नालॉजी प्रा यांना कार्यादेश देण्यात आले .लि. ..असून सदर योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत

सदद्यस्थिती

अनु क्र.	भूखंड क्र.	इमारत वर्ग	सदनिकांची संख्या	सदद्यस्थिती
१	१	उच्च उत्पन्न गट (२ मध्यम उत्पन्न गट	सदनिका ४६ सदनिका ५००	प्रशासकीय मान्यता दि २०१५/०१/०६ .रोजी प्रा झाली या भूखंडावर आजी माजी खासदार यांच्या करीता गृहनिर्माण/आमत योजनेचा प्रस्ताव process मधे आसल्यामुळे, मंजूर प्रस्तावावर पुढील कार्यवाही करता आली नाही.
२	२	उच्च उत्पन्न गट	सदनिका २२४	दि २०१६/०१/२० .रोजी मेजी.बी . यांना .लि. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नालॉजी प्रा कार्यादेश देण्यात आले असून इमारतीतील टी “A”, “B” व “C” चे अनुक्रमे ८, ५ व मजल्याचे बांधकाम झाले असून विटकाम तर .अन्य कामे प्रगतीपथावर आहेत

३	४+३	उच्च उत्पन्न गट	सदनिका १२०	मे शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नालॉजी .जी.बी २०१६/०१/२० . यांना दि .लि.प्रारोजी कार्यादे देण्यात आले असून व्या मजल्या पर्यंत कॉन्क्रिटचे काम पुर्ण झाले आहे तसेच विटक .व अन्य कामे प्रगतीपथावर आहेत ०
५	५	उच्च उत्पन्न गट	सदनिका १६० (१)	प्रथम टप्प्यात सदन ३२०िंके योजनेतील सदनिकेची इमारत सदर १ . भूखंडावर मेIVRCL कंत्राटदारामार्फ बांधण्यात आली असून सदर इमारतीस ”भोगवटाप्रमाणपत्र“ दि २०१९/०९/०९ .रोजी प्र झाले आहे सद्यस्थितीत सदनिका वाटपाचे काम .प्रगतीपथावर आहे
			सदनिका ९६ (२)	सदर भूखंडावर द्वितीय टप्प्यात २ सदनिकेचे बांधकाम ९६ सदनिकेच्या योजनेत २०१६/०१/०७ . करण्यात येत असून दिरोजी ग शिर्के यांना बांधकामाचा कार्यादेश देण्यात.जी .आला आहे सदर इमारतीचे बांधकाम)RCC work व्या मजल्यापर्यंत पुर्ण झाले असून विटकाम १ आतील व बाहेरील प्लास्टर तसेच अन्य कामे प्रगतीपथावर आहेत .
	६	उच्च उत्पन्न गट	सदनिका १६० (१)	प्रथम टप्प्यात सदनिकेच्या योजनेतील ३ . सदनिका सदर भूखंडावर मे १६०IVRC कंत्राटदारामार्फत बांधण्यात आल्या असून सदर योजनेचे उर्वरीत तथा दुरुस्तीचे काम ”विघ्नकंस्ट्रक्शन“ या कंपनीस देण्यात आले आहे .री २०२०/०७/१४रोजी सदर कामाचा कार्यादेश दिला” इमारतीस .भोगवटा प्रमाणपत्र “ प्राप होताच सदनिकांचे वाटप करण्याचे प्रस्तावित आहे .

			सदनिका १४० (२)	सदर भूखंडावर द्वितीय टप्प्यात २ सदनिकेचे बांधकाम १४० सदनिकेच्या योजनेतॅ २०१६/०१/०७ . करण्यात येत असून दिरोजी म शिर्के यांना बांधकामाचा कार्यादेश देण्यात.जी .आला आहे
				सदर इमारतीचे बांधकाम)RCC wovिंग A व B अनुक्रमे व्या मजल्यापर्यंत १२ व १ पुर्ण झाले असून विटकाम, आतील प्लास्टर तर अन्य कामे प्रगतीपथावर आहेत .
	सामाईक सुविधा	सामाईक सुविधा MSEDCL चे सबस्टेश	कम्प्युनिटी हॉल व शॉपिंग सुविधा	प्रशासकीय मान्यता दि २०१५/०१/०६ रोजी प्राप्त .MSEDCL चे सबस्टेशन चे बांधकाम पुर्ण झाले असून ते कार्यावित झाले आहे तसेच वरील सर्व काम पुर्ण झाल्यानंतर .इतर कामे करण्यात येईल
	खुली जाग	क्लब हाऊस व स्विमिंग पूल	---	प्रशासकीय मान्यता दि २०१५/०१/०६ रोजी प्राप्त वरील सर्व काम पुर्ण झाल्यानंतर .काम पुर्ण करण्यात येईल Sewerage Treatment Plant (ST) व Organic West Convertor (OWC) बांधकाम करण्यात आले आहे.

प्रकरण -२४

बिडी कामगार घरकुल योजना

१) श्रमिक विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मु.गुंजाळवाडी, पो.राजापुर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर या संस्थेच्या ८० घरकुलांच्याव रूपये १६.०० लक्ष अनुदान रक्कमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, शासन निर्णय क्र. एचएसजी- १०९९/प्र.क्र.१९७/-गृनिधो-१,दि.१२/०७/२००९ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेस आतापर्यंत रु.८,५६,०००/- + रु.१,९२,०००/- असे एकुण रु.१०,४८,०००/- अनुदान राज्यशासनातर्फ वितरीत करण्यात आलेले आहे. संस्थेने आतापर्यंत ८० घरकुलांपैकी ७१ घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. उर्वरीत ०९ विडी कामगारांची नावे राजीनामे व अन्य कारणांमुळे संस्थेने कायमस्वरूपी वगळलेली आहेत आणि सदरचा गृहनिर्माण प्रकल्प ७१ घरकुलांचे काम करून बंद केला असल्याचे श्रमिक विडी कामगार संस्थेने कळविलेले आहे. तसेच सदर संस्थेस अनुदानाची उर्वरीत रक्कम रु.३.७२ लक्ष देय आहे.

२) अहमदनगर जिल्ह्यातील १९ विडी कामगारांनी विनंती पत्रान्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाकडुन अनुदान मिळणेसाठी अर्ज वैयक्तिकरित्या सादर केलेले आहेत.

सर्व १९ अर्जदारांनी केंद्र सरकारच्या श्रममंत्रालयाद्वारे रु.४००००/- अनुदान दोन हप्त्यात मिळाल्याचे नमूद करून झोरॉक्स कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केलेले आहेत. केंद्र शासनाकडुन वितरीत अनुदानाच्या प्रमाणित प्रती प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेल्या नाहीत. सदर प्रमाणित प्रती सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

सर्व १९ प्रस्तावात केंद्र सरकारने वितरीत केलेल्या रु.४०,०००/- इतके अनुदान महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र.एमएच/जी-१०९९/प्र.क्र.१९७/गृनिधो-१, मुंबई दि.१२/०७/२००१ नुसार मिळणेस्तव विनंती केलेली आहे.

तथापि, दि.१२/०७/२००१ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या हिश्श्यापोटी प्रती लाभार्थी रु.२०,०००/- अनुदान अनुज्ञेय ठरते. शासन निर्णय क्र.विडीक-२००८/प्र.क्र.३ गृनिधो-१, दि.५ मार्च, २००८ नुसार श्रमिक विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांना ८० घरकुले बांधण्याच्या रु.१६,००,०००/- खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. पर्यायाने विडी कामगारांसाठी मार्च २००८ पर्यंत राज्य शासनाने रु.२०,०००/- प्रती घरकुल अनुदान अनुज्ञेय होते. सदर अनुदान रक्कमेत शासन निर्णय दि.०९/०३/२०११ नुसार प्रती लाभार्थी रु.२५,०००/- अनुदान अनुज्ञेय आहे. उपरोक्त १९ लाभार्थींनी केंद्राप्रमाणे राज्यशासनामार्फत प्रती लाभार्थी रु.४०,०००/- अनुदानाची मागणी केली आहे.

- ३) अर्जदार सौ.शशिकला विष्णु शिंदे यांनी त्यांचे दि.०९/०५/२०१६ रोजीच्या पत्रान्वये महिला विडी कामगार घरकुल योजना संबंधित स्त्रियांची स्वाक्षरी/अंगठा घेऊन मौजे-सुकेवाडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथे घरकुल बांधण्यास अनुदान किंवा निधी मंजुर होणेबाबत मागणी केली आहे. सौ.शिंदे यांनी मौजे-सुकेवाडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील सरकारी गट क्र.६२१/१३ पैकी ३९६० चौ.मी. जागा गावठाण विस्तार योजनेअंतर्गत ४३ पात्र लाभार्थींना मिळाली असुन सर्व स्त्रीयांनी वर्गणी काढून जागा सपाट करून प्लिंथ पर्यंत घराचे काम केले असल्याचे कळविले आहे. सदर ४३ व्यक्तींनां केंद्रशासनाचे अनुदान मिळालेले आहे किंवा कसे? याबाबत सदर ४३ व्यक्तींना या कार्यालयाचे पत्र क्र.मुअ/नामं/डिबी/विका/जी-२९/५३४७/२०१७, दि.०७/१२/२०१७ अन्वये विचारणा करण्यात आली आहे.

लोक आवास योजना

नागरी क्षेत्रातील झोपडपटटीवासियांसाठी गृहनिर्माण योजना.

शासनाने राष्ट्रीय झोपडपटटी सुधार कार्यक्रम (एन.एस.डी.पी.- नॅशनल स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम) ऑक्टोबर १९९९ पासून सुरु केला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध होणा-या निधीतून किमान १० टक्के रक्कम घरबांधणीकरीता उपलब्ध करण्यात येते. शासनाच्या विविध कार्यक्रमाद्वारे उपलब्ध होणा-या निधीचा एकत्रित उपयोग केल्यास सामान्यांचे सार्वजनिक प्रश्न सुटू शकतील, अशी योजना असावी. याबाबत विचार विनीमय करण्यात आला. झोपडपटट्यामध्ये सामायिक सुविधा पुरविण्याचा शासन निर्णय सध्या महाराष्ट्रातील ६१ शहरांसाठी लागू आहे. अशा शहरातील झोपडपटटीवासियांसाठी अल्प किंमतीमध्ये स्वतःच्या मालकीचे घर तथा भाडेपटट्याने भूखंड दिल्यास झोपडपटटीधारकांचे राहणीमान सुधारेल. या शिवाय सभोवतालचा परीसर आरोग्यदायक होईल आणि मुख्यतः झोपडीधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटू शकेल.

उपरनिर्दिष्ट विशद केलेल्या अशा अडचणीतून मार्ग कसा काढता येईल यावर सखोल विचार विनीमय करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील कुटुंबियांसाठी अल्प किंमतीमध्ये सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे अशक्य असल्याने झोपडपटट्यांमध्ये राहण्या कुटुंबियासाठी योजना राबविल्यास जमिन, सामायिक सुविधा उपलब्ध असतील आणि लाभधारकाने स्वतःचे घर स्वतः बांधल्यास खर्चावर होणा-या वाढीवर मात करता येईल. या पार्श्वभूमीवर शासनाने दिनांक - ११/८/२००० रोजीच्या निर्णयान्वये मुंबई व्यतिरीक्त ६१ शहरांमध्ये प्रथमतः ५०,००० सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना नागरी क्षेत्रातील शहरी गरीबांसाठी असल्याने या योजनेला लोक आवास योजना संबोधण्यात आले आहे. म्हाडाला अभिकर्ता म्हणून नेमण्यात आले आहे व शासनाकडून यासाठी ५ टक्के दराने अभिकरण शुल्क प्राप्त होणार आहे. या योजनेद्वारे झोपडपटटीधारकाने स्वतःचे घर स्वतः बांधणे, अपेक्षित असल्याने किंमतीवर आणि गुणवत्तेवर नियंत्रण राहील या शिवाय प्रत्येक लाभधारकाचा त्याचा स्वतःचा सहभाग असल्याने त्याची घरबांधणी प्रक्रिया जलद होईल आणि लाभधारकाला देखील त्याचे समाधान मिळेल.

या योजनेद्वारे शासकीय योजनेची अंमलबजावणी एकत्रितरित्या तथा समन्वय साधून शासकीय निधीचा/अनुदानाचा परीपूर्ण उपयोग सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकेल. या खेरीज लाभधारकांना मार्गदर्शन करून प्रचलित तंत्रज्ञानाचा आणि साहित्याचा वापर करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांचे आणि इतर सर्व शासकीय, निमशासकीय संस्थेच्या कार्यामध्ये समन्वय होऊन म्हाडाचे कार्य एकलन पद्धतीने होईल. विविध संस्थांना प्राप्त होणा-या निधीचा वापर जसे समाजकल्याण विभागाकडून विशेष घटकांकरीता मिळणारे अनुदान,

हरीजन वसाहतीचे विद्युतीकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आणि नगरविकास विभागाच्या पाणी पुरवठयाच्या योजनांद्वारे ही योजना अधिक प्रभावशाली रितीने राबविता येईल, असे उद्दिष्ट तथा ध्येय या योजनेद्वारे समोर ठेवले आहे.

२. योजना :या योजनेतील घरांची किंमत सुमारे रु. ३०,०००/- अंदाजित धरण्यात आली आहे. त्याची उभारणी शासनाकडून अनुदान लाभधारकांचा हिस्सा आणि कर्ज याद्वारे करण्यात येईल.

२.१ जिल्हा गृहनिर्माण समिती: योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गृहनिर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये स्थानिक नगरपालिकेचे अध्यक्ष, मुख्य अधिकारी, महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत व म्हाडाचा उपअधिकारी, जिल्हा गृहनिर्माण अधिकारी (डी.एच.ओ.) या पदनामाने सदस्य सचिव आहे.

सदरहू झोपडपटी योजनेच्या सविस्तर प्रस्तावावर गृहनिर्माण समिती निर्णय घेईल. त्याप्रमाणे योजनेच्या लाभधारकांची निवड करतील व त्यानंतर योजनेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देतील. या योजनेच्या झोपडपटीतील सामाजिक कामे (सी.डी.वक्स) अशासकीय संस्था, किंवा समाजविकास अधिका-यांकडून करावयाची आहेत. कॅस्डस्ट्रुल सर्वे स्थानिक डी.आय.एल.आर. किंवा स्थानिक तांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यामार्फत करवून घेण्यात येईल. योजनेचे आराखडे /नकाशे खाजगी वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने करण्यात येतील.

सर्व संबंधित निमशासकीय/ शासकीय संस्थेने या योजनेला प्राधान्य दयावयाचे असल्याने नकाश्याची मंजूरी सामायिक सुविधा पाणी, मलनिस्सारण, वीज इतर सामाजिक/ सार्वजनिक स्थळ जसे बालवाडी / समाजमंदीर इ. सारख्या सोयी उपलब्ध करून घ्यावयाच्या आहेत. एनएसडीपी व इतर तत्सम निधीचा वापर करण्यात येणार आहे. उक्त जिल्हा गृहनिर्माण समितीमध्ये त्या त्या क्षेत्रातील मा.आमदार आणि मा.खासदार यांना सदस्य म्हणून घेण्याचे शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रगती तथा अंमलबजावणीचा आढावा संबंधित पालकमंत्री आणि जिल्हा नागरी विकास यंत्रणा (डुडा) यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.

२.२ लाभधारकांचा सहभाग : योजनेतील लाभधारकांचा सहभाग फार महत्वाचा ठरणार आहे. कारण लाभधारकाने स्वतःचे घर स्वतः बांधावयाचे आहे. कर्ज आणि अनुदान यासाठी जिल्हा गृहनिर्माण अधिका-यांसह बँकेमध्ये संयुक्त खाते उघडावयाचे आहे. अनुदान व कर्ज बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने लाभधारकाला मिळणार आहे. स्थानिक झोपडीधारकांसह सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात येईल. त्याने त्याचे सभासद क्वावयाचे आहे. सहकारी संस्थेस सामायिक सुविधा खर्च, वार्षिक भूईभाडे पटटा, स्थानिक कर, कर्जाचे मासिक परतफेड लाभधारकाने नियमित करावयाचा आहे. घरबांधणी

करण्यासाठी लाभधारकाला सर्वतोपरी मार्गदर्शन जिल्हा गृहनिर्माण अधिकारी करणार आहे. या योजनेचा लाभ कुटुंब नियोजनाचेपालन करणा-यास प्राधान्य मिळणार आहे. जमिनीचा भाडेपट्टा कुटुंबातील महिलेच्या नावे देण्यात येणार आहे.

३. अनुदान/ निधी

प्रत्येक सदनिकेच्या अंदाजित रु. ३०,०००/- खर्चाची उभारणी पुढीलप्रमाणे करावयाची आहे.

निधीचा स्रोत	मागासवर्गीयांसाठी रुपये	अमागासवर्गीयासाठी रुपये
समाजकल्याण खात्याचे अनुदान	९,०००/-	निरंक
एन.एस.डी.पी. मधून अनुदान	११,०००/-	१०,०००/-
कर्ज	५,०००/-	१५,०००/-
लाभधारकाचा स्वतःचा सहभाग	५,०००/-	५,०००/-
एकूण	३०,०००/-	३०,०००/-

वरील विवरणानुसार ५०,००० सदनिकांसाठी अपेक्षित रुपये १५० कोटी खर्चाची उभारणी पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

निधी स्रोत	मागासवर्गीयासाठी (३०००० सदनिका) रुपये कोटीमध्ये	अमागासवर्गीयासाठी (२०००० सदनिका) रुपये कोटीमध्ये
समाजकल्याण विभागाचे अनुदान	२७/-	निरंक
एनएसडीपी	३३/-	२०/-
कर्ज उभारणी	१५/-	३०/-
लाभधारकांचा सहभाग	१५/-	१०/-
एकूण	९०/-	६०/-
	एकूण रुपये १५०/- कोटी	

४ **योजनेची प्रगती :-** सदरहू योजना ही शासनाची योजना असून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हाडाची भूमिका अभिकर्त्याच्या स्वरूपाची आहे. शासनाकडून योजनेच्या प्रगतीबाबतची विचारणा होत असते. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अभिप्रेत असलेली कार्ये करण्याविषयीचा सविस्तर गोषवा-

यावर आधारीत सर्व विभागीय मंडळांकडून पाक्षिक अहवाल मागविण्यात येतो. ३१/०३/२००६ च्या अखेरीचा प्रगती सोबत परीशिष्ट मध्ये जोडलेला आहे.

योजनेच्या अंमलबजावणीस शासनाची स्थिरती :- केंद्र शासनाने सन २००१ मध्ये वॅम्बे योजना लागु केली असुन राज्य शासनाच्या १९ सप्टेंबर २००२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ६२ शहरांकरीता लागु आहे. नंतर दि. १२ जानेवारी २००४ व ०५ मे २००४ च्या निर्णयानुसार नविन १८ शहरांनासुधा वॅम्बे योजना लागु केली आहे. सदरहु योजना लोक आवास योजनेच्या तुलनेत जास्त फायदेशीर असल्याने लाभार्थ्यांचा कल वॅम्बे योजनेकडे असल्याने शासनाने लोक आवास योजनेला स्थिरती दिलेली आहे व लोक आवास योजनेतील उर्वरीत कामे वॅम्बे योजनेत समाविष्ट करण्यात आली.

लोक आवास योजनेचा मंडळनिहाय तपशील प्रशासकीय मान्यता प्राप्त योजना

क्र	मंडळाचे नांव	गाळयांची संख्या			प्रशासकीय मान्यतेची रक्कम
		मागासवर्गीय	इतर	एकूण	
१	नाशिक	१४७३	१४७८	२९५१	रु ९,०३,३२,४९८/-
२	नागपूर	४४८४	२६६६	७१५०	रु. २१,४५,००,०००/-
३	अमरावती	१४८१	५६३	२०४४	रु. ६,९३,२०,०००/-
४	पुणे	२१२५	१९३६	४०६१	रु. १२,९३,९३,९२७/-
५	औरंगाबाद	१८७३	१३५४	३२२७	रु. ९,६८,९०,०००/-
६	कोकण	६२३	१५३	७७६	रु. २,३२,८०,०००/-
	एकूण	१२०५९	८१५०	२०२०९	रु. ६१,५६,४१,३४७/-

प्रगतीपथावर असलेल्या योजनांची सद्यस्थिती ३१ मार्च २००८ पर्यंत

अ. क्र.	मंडळ	मागासवर्गीय	इतर	एकूण
१.	नाशिक	३९२	८१६	१२०८
२.	नागपूर	५२९	१७२	७०१
३.	अमरावती	२५८१	८४६	३४२७
४.	पुणे	१८८	३२६	५१४
५.	औरंगाबाद	६४०	७१९	१३५९
६.	कोकण	३२	१९	५१
	एकूण	४३६२	२८९८	७२६०

प्रकरण - २६

वाल्मीकी आंबेडकर आवास योजना (वॅम्बे)

सदर योजनेबाबतचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे.

१. वाल्मीकी आंबेडकर आवास योजना केंद्र शासनाने जारी केलेली आहे.
२. सदर योजना झोपडपट्ट्यामध्ये रहाणाच्या दारीद्रय रेषेखालील आणि इडल्यूएस गटातील व्यक्तींसाठी आहे.
३. या योजनेद्वारे सदनिकांचे बांधकाम आणि त्याची श्रेणीवाढ अशा दोन्ही कारणासाठी निधी उपलब्ध होईल.
४. सॅनिटेशन आणि वॉटर सप्लाय करिता निधी उपलब्ध करून देण्याचा घटक यामध्य आहे. या घटकातील उप घटकाला "निर्मल भारत अभियान" असे नांव देण्यात आले आहे. या उप घटकांतर्गत सार्वजनिक सौचालयांची संकूले बांधावयाची आहेत. या सार्वजनिक शौचालयाच्या संकूलांची देखरेख सीबीओ अशासकीय खाजगी संस्थेमार्फत (झोपडपट्टी धारकांनी गठीत केलेली संस्था) मार्फत करावयाची आहे.
५. वॅम्बे ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे.
६. केंद्र आणि राज्य शासनांकडून ५०:५० च्या सबसिडीच्या स्वरूपात राबवावयाची आहे. महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक नियतव्यय अर्बन डेव्हलपमेंट आणि पॉवरटी ॲलीव्हेशन डिपार्टमेंटकडून प्राप्त होईल. राज्य शासन/ स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचा ५० टक्के एवढा सबसिडीचा सहभाग दिल्यानंतरच केंद्र शासनाची ५० टक्के सबसिडी या योजनेसाठी प्राप्त होईल / प्रस्तावास मंजूरी मिळेल.
७. राज्य शासनाकडून सादर केले जाणा-या योजनेच्या प्रस्तावाची छाननी आणि मंजूरी अर्बन एम्प्लॉयमेंट आणि पॉवरटी ॲलीव्हेशनच्या समितीद्वारे करण्यांत येईल सदर सबसिडी आणि कर्ज हे हुडकोमार्फत पारीत केले जाईल. आवश्यक असल्यास लाभार्थीना हुडको वित्तीय संस्थेकडून दीर्घ मुदतीचे कर्ज राज्य शासनाच्या हमीवर प्राप्त होऊ शकते. हुडको व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून जसे बजेटरी सपोर्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वतःचे स्त्रोत, इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुभा आहे.

८. संक्षिप्त मुद्दे.

- ८.१ दारिद्र्य रेषेखाली लाभधारक हा १९९५ पूर्वीचा असावा.
जे झोपडीधारक औद्योगिक विकास झालेल्या/ वाणिज्य क्षेत्रात विकसित असलेल्या शहरामध्ये रहात आहेत असे शहरी दारीद्र्य रेषेखालील लाभधारक असतील. बहुतांश झोपडपट्टीधारक जे झोपडपट्टींच्या जमिनीवर रहातात त्यांचेकडे जमिनीचे टायटल

८.२ त्यांच्या नांवे नसेल. तर राज्य शासन तथा स्थानिक स्वराज्य संस्था अशा लोकांना त्याच ठिकाणी नियमित करण्यासाठी निर्णय घेतील अथवा त्या ठिकाणी त्यांना नियमित करणे योग्य होत नसेल तर अशा झोपडपट्टीधारकांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जवळपास स्थलांतरित करतील.

८.३ जमिनीचा पट्टा, सबसिडी, कर्ज पती/पत्नीच्या नांवे अगर फक्त पत्नीच्या नांवे करावयाचे आहे.

८.४ झोपडपट्टीचे लाभधारक निवडताना अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, इतर मागावर्गीय

आणि इतर कमकुवत गटांच्या प्रवर्गाना प्राधान्य देण्यांत यावे. या प्रवर्गामध्ये पुरेशा संख्येने लाभधारक नसतील तर इतर प्रवर्गासाठी वॅम्बे योजनेमार्फत घरबांधणीचा लाभ देता येईल. मात्र याबाबत राज्य शासनाने नेमलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक असेल. वॅम्बे योजनेसाठी सक्षम प्राधिकारी प्रत्येक ठिकाणासाठी / प्रत्येक महानगर पालिकेसाठी नियुक्त करण्यांत यावा.

८.५ सूडा/ डूडा किंवा राज्य शासनाने नेमलेल्या इतर स्थानिक स्तरावरील समितीमार्फत लाभधारकाची निवड करावयाची आहे. यासाठी नामांकित एनजीओची मदत घ्यावयाची आहे.

८.६ वॅम्बे योजनेअंतर्गत भूसंपादनासाठी खर्च करता येणार नाही.

८.७ या योजनेचे मॉनेटरींग आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य स्तरावर/ जिल्हा स्तरावर महानगर पालिका स्तरावर खासदार/ आमदार/ एमएलसी असलेली समिती गठण करावयाची आहे.

८.८ मोठ्या शहरामध्ये इतर राज्यातून मजूर वर्ग तात्पूरत्या कालावधीसाठी स्थलांतरित होत असतो. असा मजूर वर्ग हा स्थायी स्वरूपात त्या शहरात रहात नाही. म्हणून राज्य शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने बहुमजली इमारत बांधून त्यातील गाळे मासिक भाडेतत्वावर अशा लोकांना घावेत आणि कांही वर्षानंतर ते अशा व्यक्तींच्या नांवे नियमित करावेत, असे केल्यास अनधिकृतपणे लाभार्थीकडून गाळे विक्रीवर आळा बसेल. बहुमजली इमारती बांधण्याकरिता कंत्राटदार नेमण्यास परवानगी असेल.

८.९ या योजनेतील घरांची किंमत रु.४०,०००/-, रु.५०,०००/-, रु.६०,०००/- या पेक्षा जास्त येत असेल तर अतिरिक्त खर्च राज्य शासन/ स्थानिक स्वराज्य संस्था/लाभधारक यांनी स्वतः सोसावयाचा आहे. केंद्र शासनाची सबसिडी उपरोक्त मर्यादित किंमत अनुसरुन प्राप्त होईल.

८.१० अस्तित्वात असलेल्या जुन्या घरांची दुरुस्ती/ अपग्रेडेशन या शिर्षाखाली लागू आहे. एकूण नियतव्ययापैकी २० टक्के नियतव्यय यासाठी वापरता येईल.

८.११ केंद्र शासनाच्या निधीचे वाटप हे त्या राज्यातील झोपडपट्टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल. यासाठी राज्य शासनाने प्राधान्य ठरवावे. असे प्राधान्य ठरविताना जास्त दाटी असलेल्या, सामाजिक सुविधांपासून वंचित असलेल्या झोपडपट्टीची

शहरे निवडावयाची आहेत. प्रत्येक योजना केंद्र शासनाच्या समितीपुढे सविस्तर तपशीलासह मंजूरीसाठी सादर करावी लागेल.

८.१२ वॅम्बे योजनेतील दुसरा घटक निर्मल भारत अभियान असा आहे. या अंतर्गत सुविधांची कामे करता येतील.

८.१३ केंद्र शासन पुरस्कृत किंवा राज्य शासनाच्या योजना उदा. एनएसडीपी योजनेसाठी वॅम्बे योजनेचा उपयोग उद्दीष्ट साध्य करण्याकरिता करता येईल.

निर्मल भारत अभियान या घटकाचा उपयोग इतर सुविधा जसे नाईट शेल्टर स्कीम, पे अँन्ड यूज टॉयलेट या सहकारी योजनेसह करता येईल.

८.१४ प्रायोगिक तत्वावर वॅम्बे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी २ टक्के एवढा निधी हुडकोमार्फत वेगळा ठेवण्यांत यावा. जेणेकरून प्रत्येक राज्यामध्ये १ मॉडेल स्लम (प्रायोगिक तत्वावरील झोपडपट्टी) तयार केल्यास त्या स्वरुपाची सुधारणा इतर ठिकाणी करता येईल.

८.१५ केंद्र शासनाने सन २००१ मध्ये वॅम्बे योजना लागु केली असुन राज्य शासनाच्या १९ सप्टेंबर २००२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ६२ शहरांकरीता लागु आहे. नंतर दि. १२ जानेवारी २००४ व ०५ मे २००४ च्या निर्णयानुसार नविन १८ शहरांनासुद्धा वॅम्बे योजना लागु केली आहे.

८.१६ बांधकाम साहित्यातील दरामध्ये झालेल्या भरमसाठ दर वाढीमुळे वाम्बे मधील घरकुले पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने १६.२८५ घरकुलांसाठी प्रत्येकी रु. १००००/- (राज्य शासन- रु. ५०००/- + म्हाडा रु. ५०००/-) याप्रमाणे वाढीव निधी दि. १२.०९.०७ च्या शासन निर्णया नुसार मंजुर केला आहे.

८.१७ केंद्र शासनाने मंजूर केलेल्या योजनांसाठी रु. २२१.९७५कोटी इतके अनुदान राज्य शासनाच्या वतीने म्हाडास वितरीत केला आहे.

८.१८ राज्य शासनाने त्यांच्या हिस्यापोटी म्हाडास रु. २६२.२१कोटी इतका निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला आहे.

अभिहस्तांतरण - विशेष मोहिम सद्यस्थिती

म्हाडाने विकसीत केलेल्या इमारतींचे मानीव अभिहस्तांतरण करण्यात येत नाही.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, विक्री, हस्तांतरण आणि गाळयाची आदलाबदल) विनिमय १९८९ मधील कलम २१ (५, ६, ६A) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतीत बांधलेल्या इमारतींची मालकी संबंधित नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नांवे इमारतीची विक्री (Sale Deed) आणि इमारती खालील जमिन व अनुलग्न जागेचा भू-भाडेपट्टा (Lease Deed) करून अभिहस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येते.

इमारतींच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरण शिघ्र गतीने पार पाडता यावे याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने परिपत्रक दि. ०५.०९.२००८, प्राधिकरण ठराव क्र. ६४८०, दि. १६/०५/२०१३ आणि २१/०७/२०१६ अन्वये उपाय योजले त्यात प्रामुख्याने, १) म्हाडाचे मुळ गाळे धारक आणि म्हाडाकडून रितसर परवानगी घेतलेले गाळेधारक यांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

तथापि ज्या गाळेधारकांनी अध्याप हस्तांतरणास रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यांच्या बाबतीत मुळ गाळे धारकांच्या नावाच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण करण्यात येते व संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून सदरच्या गाळेधारकांचे हस्तांतरणास अभिहस्तांतरण झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार कागदपत्राची पूर्तता व हस्तांतरण शुल्क भरून म्हाडाकडून परवानगी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यात येते.

२) गाळेधारकांनी केलेले वाढीव बांधकाम / अनधिकृत बांधकाम अभिहस्तांतरण प्रक्रिया बाबतीत विचारात न घेता म्हाडाच्या मुळ नकाशात दर्शविलेले क्षेत्रफळ ग्राहय धरून इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यात येते.

३) भाडेपट्टा करारनाम्याच्या तारखेनंतर गाळे/भूखंडांचे हस्तांतरण होईल. त्यांचे हस्तांतरण अथवा नियमितीकरण म्हाडाकडून करून घेण्याची आवश्यकता नाही.

४)गाळेधारकांच्या/भूखंडधारकांच्या नावातील बदल अथवा अन्य तरतुदीमधील बदल हे नुतनीकरणापर्यंत प्रलंबित राहतील. त्यामुळे प्रथमतः ३० वर्षाचा व तदनंतर हा कालावधी ३०-३०वर्षे असे ९० वर्षापर्यंत नुतनीकरण करण्यात येते.

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी हमीपत्र सादर केले आहे त्या संस्थांची अभिहस्तांतरणाची कार्यवाही चालू आहे. सहकारी संस्थांना इमारतींच्या अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण करण्याच्या दृष्टीने म्हाडा प्रयत्नशील आहे.

प्रकरण- २८

राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मुलभुत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघ व उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदार संघ अशा एकुण 36 विधानसभा मतदार संघातील घोषित झोपडपट्टी वसाहतीमध्ये केली जातात . मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या सन 2019-20 च्या बांधकाम कार्यक्रमात एकुण 15 योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी 13 योजना "जिल्हा वार्षिक योजना " म्हणून डी.पी.डी.सी. फंडातून राबविण्यांत येतात उर्वरित योजना शासनाने वा समाजकल्याण विभागा तर्फे उपलब्ध करून दिलेल्या विशेष निधीतून राबविण्यात येतात.

अ) जिल्हा वार्षिक योजना (डी.पी.डी.सी. पंड)

- 1) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम.
- 2) नागरी दलित वस्ती सुधार योजना.
- 3) झोपडपट्टी सुधार कार्यक्रम.
- 4) सौदर्योकरण योजना.
- 5) स्मशानभूमी विकास योजना.
- 6) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा.
- 7) खासदार स्थानिक विकास कार्यक्रम

- 8) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
- 9) पर्यटन स्थळांचा विकास.
- 10) नाविन्यपूर्ण योजना / महिला बचत गट / तलावांचे संवर्धन / बोअरवेल
- 11) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना.
- 12) अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम.
- 13) स्टार शौचालय योजना.

वर नमुद केलेल्या योजनांतर्गत मा. खासदार / मा. आमदार महोदय यांनी सुचविलेली विकास कामेच हाती घेण्यांत येतात व या कामांना मा. जिल्हाधिकारी / शहर जिल्हा / उपनगर जिल्हा या कार्यालयांमार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त होते व कार्यान्वयीन यंत्रणा या नात्याने मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे विकास कामे केली जातात.

अ) जिल्हा वार्षिक योजना :-

1) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम :-

मुंबई शहर व उपनगरातील डोंगरावर, डोंगर उतारावर रहाणा-या झोपडपट्टी वसाहतीमध्ये दरडी कोसळुन जिवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सन 1995-96 पासून संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो.

मुंबई शहर व उपनगरात ब-याच झोपडपट्ट्या या डोंगरावर वा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. प्रामुख्याने पावसाळयामध्ये डोंगरावरील दरडी कोसळून झोपडपट्टीवासियांची वित्त व जीवीत हानी होण्याची शक्यता असते. सदर दुर्घटना टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी व इतर धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याकरिता जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राज्य शासन निधी उपलब्ध करून देते. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळमार्फत सदर कामे फक्त 9.50 मी. उंचीपर्यंत करण्यांत येतात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 9 कामांकरीता रु. 249.08 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 249.08 लक्ष खर्चाची 8 कामे पुर्ण झालेली असुन 1 काम रद्द करण्यात आले आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 399 कामांकरीता रु. 7542.33 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 4087.14 लक्ष खर्चाची 299 कामे पुर्ण झालेली असुन 96 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 70 कामांकरीता रु. 1295.66 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे . यापैकी 11 कामे पूर्ण झालेली असुन 2 कामे प्रगती पथावर आहेत . तसेच 57 कामांची निविदा कार्यवाही करून कार्यादेश देणे प्रगतीपथावर आहे . तसेच मुंबई

उपनगर जिल्हयासाठी एकुण 274 कामांकरीता रु . 7036.62 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे व यापैकी रु . 4136.70 लक्ष खर्चाची 171 कामे पुर्ण झालेली असुन 33 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

2) नागरी दलित वस्ती सुधार योजना :-

जिल्हा वार्षिक योजनेतील विशेष घटक योजनेअंतर्गत राज्य शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदीमधून मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहूतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे या योजनेअंतर्गत केली जातात. सदर कामे ही स्थानिक झोपडीधारकांच्या मागणीनुसार व मा.आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात. हि योजना सन 2004-05 पासून सुरु करण्यांत आलेली आहे.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 78 कामांकरीता रु. 756.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 71 कामे पुर्ण झालेली असुन 7 कामे रद्द करण्यात आली आहेत . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 681 कामांकरीता रु. 4035.86 लक्ष

रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु . 3441.29 लक्ष खर्चाची 653 कामे पुर्ण झालेली असुन 24 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 93 कामांकरीता रु. 1859.40 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 34 कामे पूर्ण आहेत व 59 कामांची ईनिविदा कार्यवाही प्रगती पथावर आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 403 कामांकरीता रु. 2998.78 लक्ष रक्कमेच्या खर्चाची 329 कामे पुर्ण झालेली असुन 55 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

3) झोपडपट्टी सुधार कार्यक्रम :-

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2008-09 पासून फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे अंतर्भूत आहेत.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 327 कामांकरीता रु . 2051.04 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 301 कामे पुर्ण झालेली असुन 18 कामे प्रगती पथावर आहेत व 8 कामे रद्द करण्यात आले आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 151 कामांकरीता रु . 1844.30 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 108 कामे पुर्ण झालेली आहेत व 5 कामे प्रगती पथावर आहेत . उर्वरित 38 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

4) सौदर्यीकरण योजना :-

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून राबविली जाते. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील तलावांच्या व बगिच्यांच्या सौदर्यीकरणाची व रस्त्यावरील वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणाची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा.आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 256 कामांकरीता रु . 2225.32 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 239 कामे पुर्ण झालेली असुन 10 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामे रद्द करण्यात आले आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1981 कामांकरीता रु . 14917.74 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु . 12149.67 लक्ष खर्चाची 1931 कामे पुर्ण झालेली असुन 40 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 114 कामांकरीता रु . 1777.48 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे यापैकी 77 कामे पुर्ण आहेत व 5 कामे प्रगती पथावर आहेत . उर्वरित 52 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण

1179 कामांकरीता रु. 11116.24 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 6762.70 लक्ष खर्चाची 920 कामे पुर्ण झालेली असुन 96 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

4) स्मशान भूमि विकास योजना :-

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2007-08 पासून फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित केलेली आहे. या योजनेअंतर्गत म.न.पा. च्या स्मशानभूमिंच्या विकासाची कामे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 76 कामांकरीता रु. 609.29 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 71 कामे पुर्ण झालेली असुन 5 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 25 कामांकरीता रु. 429.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 23 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

4) सौदर्यीकरण योजना :-

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून राबविली जाते. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील

तलावांच्या व बगिच्यांच्या सौदर्योकरणाची व रस्त्यावरील वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणाची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा.आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 256 कामांकरीता रु. 2225.32 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 239 कामे पुर्ण झालेली असुन 10 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामे रद्द करण्यात आले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1981 कामांकरीता रु. 14917.74 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 12149.67 लक्ष खर्चाची 1931 कामे पुर्ण झालेली असुन 40 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 114 कामांकरीता रु. 1777.48 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे यापैकी 77 कामे पुर्ण आहेत व 5 कामे प्रगती पथावर आहेत. उर्वरित 52 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1179 कामांकरीता रु. 11116.24 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 6762.70 लक्ष खर्चाची 920 कामे पुर्ण झालेली असुन 96 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

5) स्मशान भूमि विकास योजना :-

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2007-08 पासून फक्त मुंबई शहर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केलेली आहे. या योजनेअंतर्गत म.न.पा. च्या स्मशानभूमिंच्या विकासाची कामे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्ह्यासाठी डी.पी.डी.सी मार्फत 76 कामांकरीता रु. 609.29 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 71 कामे पुर्ण झालेली असुन 5 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्ह्यासाठी डी.पी.डी.सी मार्फत 25 कामांकरीता रु. 429.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 23 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

6) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा :-

सद्य: ही योजना फक्त मुंबई शहर जिल्ह्यामध्ये राबविण्यांत येते. या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांना मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 257 कामांकरीता रु. 3365.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 238 कामे पुर्ण झालेली असुन 19 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 628 कामांकरीता रु. 14360.43 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 8828.28 लक्ष खर्चाची 685 कामे पुर्ण झालेली असुन 92 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 304 कामांकरीता रु. 5263.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 127 कामे पूर्ण असुन 177 कामांसाठी ई निविदा प्रकिया सुरु आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 764 कामांकरीता रु. 15868.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 7420.78 लक्ष खर्चाची 457 कामे पुर्ण झालेली असुन 110 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

7) खासदार स्थानिक विकास योजना (एम.पी.एल.डी.एस)

या योजनेअंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्यकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या

मागणीनुसार व लोकसभा / राज्यसभा सदस्य (खासदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 219 कामांकरीता रु. 2149.90 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 197 कामे पुर्ण झालेली असुन 15 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामे रद्द करण्यात आले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 334 कामांकरीता रु. 3616.92 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 2478.07 लक्ष खर्चाची 290 कामे पुर्ण झालेली असुन 38 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 72 कामांकरीता रु. 950.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 37 कामे पूर्ण झाली आहेत व 35 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 130 कामांकरीता रु. 1438.92 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 211.50 लक्ष खर्चाची 39 कामे पुर्ण झालेली असुन 64 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

8) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

या योजनेअंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्योकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या मागणीनुसार व विधानसभा / विधान परिषद सदस्य (आमदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 353 कामांकरीता रु. 1315.76 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 352 कामे पुर्ण झालेली असुन 1 काम रद्द करण्यात आले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1011 कामांकरीता रु. 7180.54 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 8987.23 लक्ष खर्चाची 975 कामे पुर्ण झालेली असुन 24 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 270 कामांकरीता रु. 2508.25 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यापैकी 148 कामे झाली आहेत व 54 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 642 कामांकरीता रु. 5145.29 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 2894.40 लक्ष खर्चाची 520 कामे पुर्ण झालेली असुन 72 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

9) पर्यटन स्थळांचा विकास :-

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये व सन 2018-19 पासून मुंबई शहर जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत पर्यटन स्थळाकडे जाणारे जोडरस्ते, उद्याने, दिशादर्शक, फलक, वाहनतळ, पर्यटकांसाठी पाणी पुरवठा, विद्युतीकरण, वस्तु संग्रहालये, क्रिडा सुविधा व अन्य सोयी सुविधा करण्यासाठी निधी दिला जातो.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्ह्यासाठी डी.पी.डी.सी मार्फत 17 कामांकरीता रु. 399.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 16 कामे पुर्ण झालेली असुन 1 काम रद्द करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी एकुण 44 कामांकरीता रु. 1680.80 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 197.00 लक्ष खर्चाची 16 कामे पुर्ण झालेली असुन 25 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्ह्यासाठी डी.पी.डी.सी मार्फत 9 कामांकरीता रु. 230.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 4 कामे पूर्ण असुन 5 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच मुंबई उपनगर

जिल्हयासाठी एकुण 30 कामांकरीता रु. 606.56 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 9 कामे पूर्ण व 12 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

10) नाविन्यपूर्ण योजना व महिला बचत गट / कूपनलिका

ही योजना, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई उपगनर जिल्हयामध्ये व 2018-19 पासून मुंबई शहरात कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयात कूपनलिका, कलवर्ट व महिला बचत गट भवन बांधणे इत्यादी कामे अंतभूत आहेत.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 5 कामांकरीता रु. 199.73 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 149.40 लक्ष खर्चाची 5 कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 8 कामांकरीता रु. 664.80 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 3 काम प्रगती पथावर आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 2 कामांकरीता रु. 50.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता व यापैकी दोन्ही कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 21 कामांकरीता रु. 324.14 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 4 कामे पूर्ण व 8 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

11) भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना.

या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहुतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभुत नागरी उदा. रस्ते, पायवाटा व गटारे व सामाजिक सुविधा उदा. समाजमंदिर, वाचनालय, व्यायामशाळा व खुले शेड इत्यादी बांधण्याची कामे केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 32 कामांकरीता रु. 150.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 32 कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 40 कामांकरीता रु.721.66 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 361.21 लक्ष खर्चाची 30 कामे पूर्ण असुन 6 कामे प्रगती पथावर आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 20 कामांकरीता रु. 54.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यापैकी 13 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 105 कामांकरीता रु. 1462.30 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 259.00 लक्ष खर्चाची 21 कामे पूर्ण झालेली असुन 19 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

12) अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम.

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2019-20 पासून मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहुतांशी अल्पसंख्यांक दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभुत नागरी उदा. रस्ते, पायवाटा व गटारे व सामाजिक सुविधा उदा. समाजर्मंदिर, वाचनालय, व्यायामशाळा व खुले शेड इत्यादी बांधण्याची कामे केली जातात.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्ह्यासाठी डी.पी.डी.सी मार्फत 15 कामांकरीता रु. 55.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे व 15 कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी एकुण 55 कामांकरीता रु. 792.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 13 कामे पूर्ण व 31 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

प्रकरण - २९

माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष/प्राधिकरण

१. सर्वसामान्य जपतेला घर देण्याचा मूळ व एकमेव हेतूने म्हाडातर्फे घराची निर्मिती करण्यात येते. या घरांचे संगणकीय सोडतीद्वारे वितरण करण्यात येते. संगणकीय सोडतीमध्ये समाजातील विविध घटकांना आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. म्हाडा मार्फत काढण्यात येणारी संगणकीय सोडत ही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने काढण्यात येते. या सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने वेळोवेळी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केलेल्या आहेत.
२. संगणकीय सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगून, अर्जदारांची पात्रता निश्चित करून पात्र अर्जदारांना घरांचे वितरण करण्यासाठी लॉटरी ही संगणकीय सोडती नंतरची पुढील कार्यवाही ऑनलाईन करण्यासाठी पोस्ट लॉटरी ही संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे.
३. म्हाडाकरिता फायनान्शीअल इआरपी (Financial ERP) ही संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली असून, त्या अंतर्गत पे-रोल, डब्ल्यू. एम. एस. (Payroll, WMS) हे मॉड्युल विकसीत करण्यात आले असून, सदयस्थितीत ते व्यवस्थीत कार्यान्वीत आहे.
४. म्हाडा संकेत स्थळाची देखभाल करणे, संकेत स्थळावर Data Upload करणे, काढणे इत्यादी कार्य माहिती व संचार तंत्रज्ञान कक्षाद्वारे केले जातात.
५. म्हाडामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम २०१५ या सेवांच्या धर्तीवर म्हाडामध्ये मुंबई व इतर सर्व मंडळाकरिता माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष /प्रा. द्वारे ई-मित्र प्रणाली विकसित करण्यात आली. सदर प्रणालीमध्ये मिळकत व्यवस्थापक द्वारे पुरविण्यात जाणा-या ११ सेवांचा समावेश करण्यात आला. सदर सेवा वेळेनिहाय सामान्य

जनतेस उपलब्ध आहे. या ११ सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष / प्रा. द्वारे केले जाते.

६. म्हाडामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटदारांचे पंजीकरणाची प्रक्रीया ऑनलाईन करणे कामी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळासाठी संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून, सदयस्थितीत व्यवस्थीत कार्यरत आहे.
७. म्हाडाच्या साहित्य प्रयोग चाचणी शाळेचे कामकाज अधिक गतीमान करण्याच्या दृष्टीने या विभागाच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून, सदयस्थितीत व्यवस्थीत कार्यरत आहे.
८. म्हाडातील विविध कार्यालयाकरिता ई टपाल ही संगणकीय प्रणाली विकसीत करून ती लागू करण्यात आली असून, सदयस्थितीत ती व्यवस्थीत कार्यान्वीत आहे.
९. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळाद्वारे पुनरचित / पुनर्विकसीत इमारतीमध्ये कायम स्वरूपी गाळा न देण्यात आलेल्या अशा ख-याखु-या भाडेकरु/ रहिवाशी यांचेकडून बहतसूचीवरून पात्रता निश्चित करून गाळे वितरणासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना मंडळ / म्हाडा या मंडळाकडून अर्ज मागविण्यात येतात. सदर कामासाठी बहतसूचीवरून गाळे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आली.
१०. म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता मिळालेली असलयाने त्या अंतर्गत येत असलेली कामे ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने म्हाडाने आपले स्तरावर संगणकीय प्रणाली विकसीत केली असून, सदयस्थितीत ती व्यवस्थीत कार्यान्वीत आहे.

प्रकरण- ३०

उपमुख्य अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण कक्ष / प्राधिकरण

कार्याचे क्षेत्र :-

(१) प्राधिकरणाच्या अखत्यारित मुंबई मंडळ, मुंबई झोपडपटी सुधार मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, कोंकण मंडळ, पुणे मंडळ, औरंगाबाद मंडळ, नाशिक मंडळ, अमरावती मंडळ, नागपूर मंडळ या नऊ मंडळांच्या कार्यक्षेत्रात प्रगती पथावर असलेल्या कामांची पहाणी करिता वार्षिक कार्यक्रम तयार करण्यात येतो. सदर पाहणी कार्यक्रम सक्षम अधिका-यांकडे सादर करून मंजूर करण्यात येतो. मंजूर केलेल्या वार्षिक उद्दिदष्टांप्रमाणे मंडळनिहाय प्रगतीपथावर असलेल्या कामांची पाहणी करण्यात येते. पाहणींच्या वेळी बांधकामात व बांधकामांशी निगडीत दस्तऐवजांमधील आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याकरिता मंडळातील संबंधित अधिका-यांना निरीक्षण अहवाल निर्गमित करण्यात येतात.

(२) निर्गमित झालेल्या अहवालांचे पूर्तता अहवाल संबंधितांकडून प्राप्त झाल्यानंतर यथायोग्य तपासणी करून अहवालांची पूर्तता संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर शे-यांबाबत यथायोग्य तपासणी करून पूर्तता व त्याचे स्पष्टीकरण स्विकृतीयोग्य असल्याची खात्री केल्यानंतरच सक्षम स्तरावर उपस्थित शेरे बंद करून संबंधित विभागांना कळविणे.

(३) या व्यतिरिक्त वेळप्रसंगी योजनांची अंमलबजावणी करतांना उद्भवणा-या तांत्रिक विषया संबंधित तक्रारीची तपासणी करणे व त्यानुसार चौकशी अहवाल सक्षम अधिका-यांकडे पुढील निर्णयार्थ सादर करणे.

(४) गृहनिर्माण भवन (म्हाडा कार्यालय) वांद्रे (पूर्व), मुंबई-५१ या ठिकाणी तळमजल्यावर “ साहित्य चाचणी प्रयोगशाळेत ” इमारत बांधकामांचे संबंधित बांधकाम साहित्य शुल्क आकारून चाचणी करून अहवाल देणे.

विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र :

अ) कार्यकारी अभियंता - १, दक्षता व गुण नियंत्रण कक्ष / प्राधिकरण.

(१) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत पंधरा विभागामधील (ओ, बी-१, बी-२, सी-१, सी-२, सी-३, फ / उत्तर, ग / उत्तर, डी-१, डी-२, डी-३, ई-१, ई-२, फ / दक्षिण, ग / दक्षिण), पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, विद्युत विभाग, मुंबई झोपडपटी सुधार मंडळातील पूर्व विभाग, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ विभागा अंतर्गत कामांची पाहणी करून निरीक्षण अहवाल सादर करणे. अहवालांची पूर्तता संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर शे-यांबाबत

यथायोग्य तपासणी करून पूर्तता व त्याचे स्पष्टीकरण स्विकृतीयोग्य असल्याची खात्री केल्यानंतरच सक्षम स्तरावर उपस्थित शेरे बंद करून संबंधित विभागांना कळविणे.

(२) म्हाडा भवनातील प्रयोगशाळेत बांधकाम साहित्याची चाचणी करून चाचणी अहवाल देणे.

(३) उपरोक्त नमुद विभागीय मंडळा अंतर्गत वेळ प्रसंगी उद्भवणा-या तांत्रिक विषयासंबंधित तक्रारीबाबत चौकशी करून वरिष्ठ अधिका-यांकडे चौकशी अहवाल सादर करणे.

(ब) कार्यकारी अभियंता - २, दक्षता व गुण नियंत्रण कक्ष / प्राधिकरण.

(१) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातील पश्चिम व शहर विभाग, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपुर, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांचे विभागा अंतर्गत कामांची पाहणी करून निरीक्षण अहवाल सादर करणे. अहवालांची पूर्तता संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर शेयांबाबत यथायोग्य तपासणी करून पूर्तता व त्याचे स्पष्टीकरण स्विकृतीयोग्य असल्याची खात्री केल्यानंतरच सक्षम स्तरावर उपस्थित शेरे बंद करून संबंधित विभागांना कळविणे.

(२) उपरोक्त नमुद विभागीय मंडळांतर्गत वेळप्रसंगी उद्भवणा-या तांत्रिक विषया संबंधित तक्रारीबाबत चौकशी करून वरिष्ठ अधिका-यांकडे चौकशी अहवाल सादर करणे.
